



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक – पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १४, अंक - १५]

गुरुवार ते बुधवार, एप्रिल १० - १६, २०२५ / चैत्र २० - २६, शके १९४७

[पृष्ठे-१०८

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय/संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

नगर विकास विभाग

चौथा मजला, मुख्य इमारत,

मंत्रालय, मादाम कामा मार्ग,

हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : ११ मार्च २०२५

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक टीपीएस-१८२३/१९१५/प्र.क्र.१४३/२०२४/नवि-१३.— ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन, नगर विकास विभागाने, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (१९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ३७) (यापुढे "उक्त अधिनियम" असे संबोधले आहे) चे कलम ३१ (१) अन्वये, बारामती नगरपरिषदेची (मू.ह.) (यापुढे "उक्त नियोजन प्राधिकरण" असे संबोधले आहे) विकास योजना अधिसूचना क्र. टीपीएस-१८११/१९४१/प्र.क्र.२७४/११/वि.यो. मंजुरी /नवि-१३, दिनांक १२ एप्रिल २०१२ अन्वये मंजूर झालेली आहे, तसेच वगळलेल्या भागाची विकास योजना शासन अधिसूचना क्र. टीपीएस-१८१३/१०७०/प्र.क्र.२८४/१३/नवि-१३, दिनांक ४ मार्च २०१४ नुसार मंजूर झालेली आहे (यापुढे "उक्त विकास योजना" असे संबोधले आहे) ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेमध्ये सर्व्हे नंबर ११ यामधील जागा (यापुढे "उक्त जमीन" असे संबोधिले आहे) सार्वजनिक / निम-सार्वजनिक वापर विभागामध्ये प्रस्तावित आहे (यापुढे "उक्त विभाग" असे संबोधले आहे) ;

आणि ज्याअर्थी, उक्त नियोजन प्राधिकरणाने त्यांच्या प्रशासकीय ठराव क्र. २९३, दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ अन्वये, उक्त विकास योजनेत फेरबदल करून, उक्त जागेवरील सार्वजनिक / निम-सार्वजनिक वापर विभागातील शासकीय जागेमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठीचे आरक्षण (क्षेत्र ०.१० हे. आर) प्रस्तावित करण्याचे ठरवून उक्त अधिनियमाचे कलम ३७ (१) अन्वये वैधानिक कार्यवाही पूर्ण करून फेरबदल प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला आहे. (यापुढे "उक्त फेरबदल" असे संबोधले आहे.) ;

आणि ज्याअर्थी, शासनाने आवश्यक ती चौकशी केल्यानंतर व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्लामसलत केल्यानंतर उक्त फेरबदलाचा प्रस्ताव मंजूर करणे योग्य होईल, असे शासनाचे मत झाले आहे.

आता त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ३७ पोट-कलम (२) अन्वये व त्या अनुषंगाने प्राप्त असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून उक्त विकास योजनेतील उक्त फेरबदलास शासन मंजुरी देत आहे. उक्त विकास योजना मंजुरीच्या अधिसूचनांच्या फेरबदल सूचीतील शेवटच्या नोंदीनंतर पुढील नव्या नोंदींचा समावेश करण्यात येत आहे :--

"नोंद"

"बारामती नगरपरिषद हद्दीतील सर्व्हे नंबर ११ या जमिनीमधील एकूण ०.१० हे. आर क्षेत्र नकाशात दर्शविल्याप्रमाणे सार्वजनिक / निम-सार्वजनिक विभागातून वगळून त्याखालील क्षेत्र "प्रकल्पग्रस्तांसाठी" हे आरक्षण प्रस्तावित करण्यात येत आहे."

(१) सदर फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा क्र.टीपीएस-१८२३/१९१५/प्र.क्र.१४३/२०२४/नवि-१३ जनतेच्या अवलोकनार्थ मुख्याधिकारी, बारामती नगर परिषद, बारामती, जि. पुणे यांच्या कार्यलयात कार्यालयीन वेळेत एक महिन्याच्या कालावधीसाठी उपलब्ध असेल.

सदर अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे / नियम) या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

प्रणव कर्पे,

अवर सचिव,

महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

**Madam Kama Marg, Hutatma Rajguru Chaowk,
Mantralaya, Mumbai 400 032.**

Dated : 11th March 2025

The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

NOTIFICATION

No. TPS-1823/1915/C.R.143/2024/UD-13.— Whereas, the Government in Urban Development Department, under Section 31(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Maharashtra Act No. XXXVII of 1966), (hereinafter referred to as "the said Act") has sanctioned Development Plan of original limit of Baramati Municipal Council (hereinafter referred to as "said Planning Authority") vide Notification No. TPS-1811/941/CR-274/11/D.P./Sanction/UD-13, dated 12th April 2012 and sanctioned the Development Plan of Excluded Part vide Notification No. TPS-1813/1070/CR-284/UD-13, dated 4th March 2014 (hereinafter referred to as "the said Development Plan") ;

and whereas, in the the said Development Plan, Land Bearing Survey No. 11 (hereinafter referred to as "the said Land") is proposed as Public / Semi-Public Zone (hereinafter referred to as "the said Zone") ;

and whereas, the said Planning Authority, through Administrative Resolution No. 293, dated 16th October 2023, decided to modify the said Development Plan to exclude an area of 0.10 Ha. from Public / Semi-Public Zone and designating it as Reservation for "Project Affected" on the land owned by the Government. And after completing all statutory procedures under Section 37(1) of the said Act the modification proposal has been submitted for the approval of the Government (hereinafter referred to as the "said Modification") ;

and whereas, after making necessary enquiries and consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the Government is of opinion that, the said Modification needs to be sanctioned.

Now, therefore, in accordance with sub-section (2) of Section 37 of the said Act and by exercising the associated powers conferred therein, the Government hereby approves the proposed modification in the said Development Plan. A new entry is being added after the last entry in the list of modifications to the Notification sanctioning the said Development Plan :-

"ENTRY"

"Land Bearing S. No. 11 in Baramati Municipal Council limit area admeasuring 0.10 Ha. is deleted from Public / Semi-Public Zone and land there under is reserved for "Project Affected" as shown on plan."

(1) A copy of the Part Plan No. TPS-1823/1915/C.R.143/2024/UD-13 showing the aforesaid sanctioned modification shall be available in the office of the Chief Officer, Baramati Municipal Council, Baramati during office hours on all working days for inspection of public for a period of one month.

This Notification has published on the Government website www.maharashtra.gov.in (Act and Rules).

By Order and in the name of the Governor of Maharashtra,

PRANAV KARPE,

Under Secretary to Government.

नगर विकास विभाग

चौथा मजला, मुख्य इमारत,
मंत्रालय, मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : २० मार्च २०२५

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक टीपीएस-१८२२/१६३६/प्र.क्र.५२/२०२३/नवि-१३. — ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन, नगर विकास विभागाने, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (१९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ३७) (यापुढे "उक्त अधिनियम" असे संबोधले आहे) चे कलम ३७ (१) अन्वये, बारामती नगरपरिषदेच्या मूळ (यापुढे "उक्त नियोजन प्राधिकरण" असे संबोधले आहे) हद्दीची विकास योजना अधिसूचना क्र. टीपीएस-१८११/१४१/प्र.क्र.२७४/वि.यो. मंजुरी/नवि-१३, दिनांक १२ एप्रिल २०१२ अन्वये मंजूर झाली आहे, तसेच वगळलेल्या भागाची विकास योजना शासन अधिसूचना क्र. टीपीएस-१८१३/१०७०/प्र.क्र.२८४/नवि-१३, दिनांक ४ एप्रिल २०१४ अन्वये मंजूर झालेली आहे. (यापुढे "उक्त विकास योजना" असे संबोधले आहे) ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेमध्ये सर्व्हे नंबर ८ पासून विकास योजनेमधील २० मी. बाह्यवळण रस्त्यापर्यंत जाणारा (यापुढे "उक्त जमीन" असे संबोधले आहे.) रस्ता १२ मी. रुंद विकास योजना रस्ता कारणाकरिता प्रस्तावित आहे. (यापुढे "उक्त रस्ता" असे संबोधले आहे) ;

आणि ज्याअर्थी, उक्त नियोजन प्राधिकरणाने त्यांच्या सर्वसाधारण सभेचा ठराव क्र. ४४, दिनांक ३ सप्टेंबर २०२१ अन्वये, उक्त विकास योजनेत फेरबदल करून, उक्त रस्त्याची रुंदी २० मी. प्रस्तावित करण्याचे ठरवून उक्त अधिनियमाचे कलम ३७ (१) अन्वये सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करून फेरबदल प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला आहे. (यापुढे "उक्त फेरबदल" असे संबोधले आहे) ;

आणि ज्याअर्थी, शासनाने आवश्यक ती चौकशी केल्यानंतर व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्लामसलत केल्यानंतर उक्त फेरबदल मंजूर करणे योग्य होईल, असे शासनाचे मत झाले आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ३७ (२) अन्वये व त्या अनुषंगाने प्राप्त असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून विकास योजनेतील उक्त फेरबदलास शासन मंजुरी देत आहे. उक्त विकास योजना मंजुरीच्या अधिसूचनांच्या फेरबदल सूचीतील शेवटच्या नोंदीनंतर पुढील नव्या नोंदीचा समावेश करण्यात येत आहे.

"नोंद"

"उक्त मंजूर विकास योजनेमध्ये स.नं. ८ पासून विकास योजनेमधील २० मी. बाह्यवळण रस्त्यापर्यंत जाणारा १२ मी. रुंद विकास योजना रस्त्याची रुंदी नकाशात दर्शविल्याप्रमाणे २० मी. रुंद करण्यात येत आहे."

(१) सदर फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा क्र. टीपीएस-१८२२/१६३६/प्र.क्र.५२/२०२३/नवि-१३, जनतेच्या अवलोकनार्थ मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद, बारामती यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत एक महिन्याच्या कालावधीत उपलब्ध असेल.

सदर अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे / नियम) या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

प्रणव कर्पे,

अवर सचिव,

महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

**Madam Kama Marg, Hutatma Rajguru Chaowk,
Mantralaya, Mumbai 400 032.**

Dated : 20th March 2025

The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

NOTIFICATION

No. TPS-1822/1636/C.R.52/2023/UD-13.— Whereas, the Government in Urban Development Department, under Section 31(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Maharashtra Act No. XXXVII OF 1966) (hereinafter referred to as “the said Act”) has sanctioned the Development Plan of Baramati Municipal Council (hereinafter referred to as “the said Planning Authority”) *vide* Notification No. TPS-1811/941/C.R.274/D.P.Sanction/UD-13, dated 12th April 2012. Also, the Development Plan of Excluded Part has been sanctioned *vide* Notification No. TPS-1813/1077/CR 274/UD-13, dated 4th March 2014 (hereinafter referred to as “the said Development Plan”) ;

and whereas, in the said Development Plan, a 12 mtrs. wide D.P. road from Land Bearing S. No. 8 upto 20 mtrs. wide ring road (hereinafter referred to as “said Land”) is proposed (hereinafter referred to as “said Road”) ;

and whereas, the said Planning Authority, through General Resolution No. 44, dated 3rd September 2021 decided to modify the said Development Plan by increasing the width of said road to 20 mtrs. and after completing all statutory procedures under Section 37(1) of the said Act, the Modification proposal has been submitted for the approval of the Government (hereinafter referred to as “the said Modification”) ;

and whereas. after making necessary enquiries and consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune the Government is of opinion that, the said Modifications needs to be sanctioned.

Now therefore, in accordance with sub-section (2) of Section 37 of the said Act and by exercising the associated powers conferred therein, the Government hereby approves the proposed modification on the said Development Plan. A new entry is being added after the last entry in the list of modifications to the modification sanctioning the said Development Plan ;

“ ENTRY ”

“In the said Development Plan, the width of 12 mtrs. wide Development Plan road from Land Bearing S. No. 8 upto 20 mtrs. wide ring road is widened up to 20 mtrs. as shown on Plan.”

(1) A copy of the part Plan No. TPS-1822/1636/CR-52/2023/UD-13 showing the aforesaid sanctioned modification shall be available in the office of the Chief Officer, Baramati Municipal Council, Baramati during office hours on all working days for inspection of public for a period of one month.

2. This Notification shall also be published on the Government website www.maharashtra.gov.in.
(Acts and Rules.)

By Order and in the name of the Governor of Maharashtra,

PRANAV KARPE,

Under Secretary to Government.

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक : ७ एप्रिल २०२५

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक टीपीएस-१८२४/१२९३/प्र.क्र.११५/नवि-१३.— ज्याअर्थी, शासनाच्या नगर विकास विभागाने अधिसूचना क्र. टीपीएस-२००९/११३८/प्र.क्र.१९६४/२००९/नवि-१३, दिनांक ३१ ऑगस्ट २००९ (यापुढे जिचा उल्लेख "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) अन्वये, विटा नगरपरिषदेची दुसरी सुधारित विकास योजना (यापुढे जिचा उल्लेख "उक्त मंजूर विकास योजना" असा करण्यात आला आहे.) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे) चे कलम ३१ (१) अन्वये मंजूर केली असून ती दिनांक ३१ ऑक्टोबर २००९ पासून अमलात आलेली आहे, तसेच वगळलेल्या भागाची विकास योजना (ईपी) दिनांक १८ जुलै २०११ पासून अमलात आली आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त मंजूर विकास योजनेकरिता विटा नगरपरिषद हे नियोजन प्राधिकरण आहे (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त नियोजन प्राधिकरण" असा करण्यात आला आहे) ;

आणि ज्याअर्थी, उक्त मंजूर विकास योजनेनुसार मौजे विटा (पूर्व), तालुका खानापूर, जिल्हा सांगली येथील नवीन सर्व्हे नं. ९५/१, ९५/२, ९५/३/अ (जुना सर्व्हे नंबर ४८१) व नवीन सर्व्हे नंबर ९६/१ (जुना सर्व्हे नंबर ४८२/१) या जमिनी, क्षेत्र ११.५५ हे. आर (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त जमिनी" असा करण्यात आला आहे) शेती तथा ना-विकास विभागामध्ये समाविष्ट होत आहेत ;

आणि ज्याअर्थी, उक्त नियोजन प्राधिकरणाने त्यांचा ठराव क्र. ०७, दिनांक २४ जून २०२४ अन्वये, उक्त मंजूर विकास योजनेतील, उक्त जमिनी शेती तथा ना-विकास विभागातून वगळून त्याऐवजी त्याखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करणेबाबत फेरबदलाची कार्यवाही करण्याचे ठरविले आहे (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त फेरबदल" असा करण्यात आला आहे.) ;

आणि ज्याअर्थी, उक्त नियोजन प्राधिकरणाने उक्त फेरबदल करण्याचे ठरवून व त्या अनुषंगाने उक्त अधिनियमाच्या कलम ३७ (१) अन्वये, सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करून उक्त फेरबदलाचा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजीच्या पत्रान्वये सादर केला आहे ;

आणि ज्याअर्थी, आवश्यक ती चौकशी केल्यानंतर आणि संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्लामसलत केल्यानंतर, उक्त फेरबदल प्रस्ताव मंजूर करणे आवश्यक आहे, असे शासनाचे मत झाले आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त फेरबदल प्रस्तावामध्ये उक्त रुपये १५,४६,१४३ एवढी अधिमूल्य रक्कम सहायक संचालक, नगर रचना, सांगली शाखा, जिल्हा सांगली यांच्या लेखाशीर्षामध्ये, चलन क्र. GRN MH018265735202425M, दिनांक २१ मार्च २०२५ अन्वये, शासन कोषागारामध्ये जमा केलेली आहे, तसेच त्यांनी विटा नगरपरिषदेच्या कार्यालयामध्ये रुपये १५,४६,१४३ एवढी अधिमूल्य रक्कम दि पावती क्र. FI-04/4402, अन्वये, दिनांक २५ मार्च २०२५ रोजी जमा केली आहे ;

आता त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३७ चे पोट-कलम (२) अन्वये व त्या अनुषंगाने शासनास प्राप्त असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून शासन उक्त मंजूर विकास योजनेतील उक्त फेरबदल प्रस्तावास मंजुरी देत आहे व त्यासाठी उक्त अधिसूचनेसोबत जोडलेल्या फेरबदलांच्या अनुसूचीमध्ये शेवटच्या नोंदीनंतर खालीलप्रमाणे बदलाची नोंद घेण्याचे निदेश देत आहे :-

"नोंद"

सोबतच्या नकाशावर दर्शविल्यानुसार विटा नगरपरिषदेच्या मंजूर विकास योजनेतील मौजे विटा (पूर्व), तालुका खानापूर, जिल्हा सांगली येथील नवीन सर्व्हे नंबर ९५/१, ९५/२, ९५/३/अ (जुना सर्व्हे नंबर ४८१) व नवीन सर्व्हे नंबर ९६/१ (जुना सर्व्हे नंबर ४८२/१) एकूण क्षेत्र ११.५५ हे. आर या जमिनी शेती तथा ना-विकास विभागातून वगळून खालील अटीस अधीन राहून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहेत.

अटी / शर्ती :-

१. प्रस्तावाधीन जागेपैकी कोणत्याही क्षेत्राचा विकास करताना, मंजूर UDCPR नियमावलीतील अनुषंगिक तरतुदीनुसार किमान १० टक्के मनोरंजनात्मक खुली जागा (Recreational Open Space) प्रस्तावित करणेसह किमान १० टक्के सुविधा क्षेत्र सोडणे, तसेच सदर सुविधा क्षेत्रापैकी ५० टक्के क्षेत्र बगीचा, क्रीडांगण इत्यादी स्वरूपाच्या खुल्या वापरासाठी कायमस्वरूपी राखून ठेवणे बंधनकारक राहिल.
२. मनोरंजनात्मक खुल्या जमिनीचा सुयोग्य विकास करून, त्यास सीमाभिंतीचे बांधकाम करणे बंधनकारक राहिल.

३. अशा फेरबदलांतर्गतचे एकूण क्षेत्रावर उक्त अनुक्रमांक (१) येथे नमूदप्रमाणेच्या किमान १० टक्के मनोरंजनात्मक खुली जागा व किमान १० टक्के सुविधा क्षेत्र याव्यतिरिक्त आणखी १० टक्के क्षेत्र मर्यादेत आवश्यकतेनुसार १.१५ हे. क्षेत्राचे बगीचा, खेळाचे मैदान, दुकान केंद्र व भाजी मार्केट या सार्वजनिक सुविधांकरिता आरक्षणे प्रस्तावित करणे बंधनकारक राहिल.
४. सदरची १.१५ हे. क्षेत्राची बगीचा, खेळाचे मैदान, दुकान केंद्र व भाजी मार्केट या सार्वजनिक सुविधांकरिता आरक्षणे विषयांकित जागेच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये प्रस्तावित करण्यात यावीत. त्याबाबत रेखांकन मंजुरीचे अधिकार संबंधित मुख्याधिकारी यांना राहतील. विटा शहरासाठी लागू असलेल्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार जागेच्या रेखांकनात आवश्यक असणाऱ्या खुल्या जागेव्यतिरिक्त सुविधा क्षेत्रावर मुख्याधिकारी यांनी नियंत्रण ठेवावे आणि अशी सार्वजनिक सुविधांकरिता प्रस्तावित आरक्षणे विकास हक्क हस्तांतरण (TDR) अथवा समावेशक आरक्षण (Accommodation Reservation) च्या माध्यमातून विकसित करणे संबंधित जमीनमालकावर बंधनकारक राहिल.
५. उक्त जमिनीसाठी आवश्यक त्या सर्व मूलभूत / पायाभूत सेवा-सुविधा संबंधित जमीन मालकांनी / विकासकर्त्यांनी स्वखर्चाने विकसित करून पुरविणे बंधनकारक राहिल. मूलभूत सुविधांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण व ड्रेनेज इ. यांचा समावेश आहे.
६. उपरोक्त मूलभूत सुविधांचा विकास क्रमाने करताना, एकूण अपेक्षित सुविधांचा विकास टप्प्याने होत असताना अर्जदारांवर, एकूण जागेच्या भूखंड विक्रीवर खाली नमूद केल्याप्रमाणे बंधन राहिल. मुख्याधिकारी, नगर परिषद, विटा यांनी सदर बाबींवर नियंत्रण ठेवणे अभिप्रेत व आवश्यक आहे.

अ	अभिन्यास अंतिमतः मंजूर झाल्यानंतर	एकूण भूखंडापैकी २५ टक्के भूखंड विक्री अनुज्ञेय राहिल.
ब	सुमारे ४० टक्के मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर	एकूण भूखंडापैकी ५० टक्के भूखंड विक्री अनुज्ञेय राहिल.
क	सुमारे ६० टक्के मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर	एकूण भूखंडापैकी ७५ टक्के भूखंड विक्री अनुज्ञेय राहिल.
ड	सुमारे ८० टक्के मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर	एकूण भूखंडापैकी ९० टक्के भूखंड विक्री अनुज्ञेय राहिल.
इ	सुमारे १०० टक्के मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर	एकूण भूखंडापैकी १०० टक्के भूखंड विक्री अनुज्ञेय राहिल.

७. जर अभिन्यासात समूह गृहबंधणी योजना विकसित करावयाची असेल तर सर्व मूलभूत सुविधा विकसित झाल्याशिवाय भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येणार नाही.

उक्त अधिसूचना व त्यासह मंजूर फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा टीपीएस क्र. १८२४/१२९३/प्र.क्र.११५/नवि-१३ हा मुख्याधिकारी, विटा नगरपरिषद, विटा, जिल्हा सांगली यांचे कार्यालयात एक महिन्याच्या कालावधीसाठी, कार्यालयीन वेळेमध्ये कामकाजाच्या दिवशी नागरिकांच्या अवलोकनार्थ उपलब्ध करण्यात यावा.

सदर अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे व नियम) या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

प्रणव कर्पे,
अवर सचिव,
महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai-400 032.

Dated : 7th April 2025

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

NOTIFICATION

No. TPS-1824/1293/CR.115/UD-13.— Whereas, the Government in Urban Development Department has sanctioned second revised Development Plan of the Vita Municipal Council (hereinafter referred to as “the said sanctioned Development Plan”) under Section 31 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as “the said Act”) vide Notification No. TPS-2009/1138/CR.1964/2009/UD-13, dated the 31st October 2009 (hereinafter referred to as “the said Notification”) which has come into force with effect from the dated 31st October 2009 and Development Plan for the Excluded Part (EP) has come into force with effect from the dated 18th July 2011 ;

and whereas, Vita Municipal Council is the Planning Authority for the said Development Plan (hereinafter referred to as "the said Planning Authority") ;

and whereas, according to the said sanctioned Development Plan, the lands bearing New Survey Nos. 95/1, 95/2, 95/3/A (Old Survey No. 481) and New Survey No. 96/1 (Old Survey No. 482/1) of Mouje Vita (East), Taluka Khanapur, District Sangli area admeasuring about 11.55 Hectare Are. (hereinafter referred to as "the said Lands") are included in the Agricultural / No Development Zone ;

and whereas, the said Planning Authority, *vide* its General Body Resolution No. 07, dated 24th June 2024 has decided to delete the said lands from the Agricultural / No Development Zone and to include such area of the said land in the Residential Zone (hereinafter referred to as "the said Modification") ;

and whereas, after following all the legal formalities as stipulated under Section 37 (1) of the said Act, the said Planning Authority has submitted the proposal of the said Modification to the Government on dated 9th August 2024 for its sanction ;

and whereas, after making the necessary enquires, and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune. The Government is of opinion that it is necessary to sanction the said modification proposal ;

and whereas, the owner of the said land has deposited the requisite Premium amount of Rs. 15,46,143 in the Government Treasury *vide* Chalan No. GRN, MH018265735202425M, dated 21st March 2025 through the Assistant Director of Town Planning, Sangli Branch, Sangli and requisite Premium amount of Rs. 15,46,143 is also deposited in the office of the Vita Municipal Council wide Receipt No. FI-104/4402, dated 25th March 2025 ;

Now therefore, in exercise of powers conferred by sub-section (2) of Section 37 of the said Act, the Government hereby sanctions the said Modification Proposal subject to following conditions and for that purpose directs that, in the Schedule of Modifications appended to the said Notification, after the last entry, the following new entry shall be added *viz.* :-

"ENTRY"

The lands bearing New Survey Nos. 95/1, 95/2, 95/3/A (Old Survey No. 481) and New Survey No. 96/1 (Old Survey No. 482/1) of Mouje Vita (East), Taluka Khanapur, District Sangli area admeasuring about 11.55 Hectare Are in the Sanctioned Development Plan of the Vita Municipal Council is deleted from the Agricultural / No Development Zone and the said area is included in the Residential Zone as shown on Plan.

Terms and Conditions :-

1. While developing any area of the land under proposal, it will be mandatory to provide atleast 10 per cent Recreational Open Space along with a minimum of 10 per cent Amenity Space as per the relevant provisions of the sanctioned UDPCR Regulations. Also 50 per cent of the said Amenity Space should be permanently reserved for the Open Uses such as a Garden, Play Ground, etc.
2. It will be mandatory to develop Recreational Open Space properly and it is compulsory to construct boundary walls around it.
3. In addition to 10 per cent minimum Recreational Open Space and 10 per cent minimum amenity space as mentioned in Serial No. (1) above, it will be mandatory to propose the reservations such as a Garden, Play Ground, Shopping Centre and Vegetable Market on the area admeasuring about 1.15 Hectare Are. As per the requirement of the proposal for public amenities on the additional 10 per cent area of the said land under proposal.
4. These reservations such as a Garden, Playground, Shopping Centre and Vegetable Market for public amenity admeasuring about 1.15 Hectare Are should be proposed on the total area of the subjected land. The Chief Officer has powers to sanction the layouts. As per the Development Control Regulations applicable for Vita city, the Chief Officer will have control over the layout of the said land including necessary Open Spaces and such reservations for public. It shall be binding on the all land owners to develop the proposed reservations for the public amenity through the Transfer of Development Rights (TDR) or as per the Accommodation Reservation policy.

5. All the necessary basic infrastructure facilities required for the said land should be provided by the concerned land Owners / Developers at their Own Cost. These basic amenities include Roads, Water Supply, Sewerage, Drainage, etc.
6. While developing the above-mentioned basic amenities in phases, of all amenities step by step, and it will be binding to the Applicant to follow restrictions on the sale of plots on the total area of the said land as given below. The Chief Officer of the Vita Municipal shall be monitored and its control will be necessary.

A After final approval of layout	Sale of 25 per cent of the total plots shall be permissible.
B After completion of 40 per cent of Civic Amenities.	Sale of 50 per cent of the total plots shall be permissible.
C After completion of 60 per cent of Civic Amenities.	Sale of 75 per cent of the total plots shall be permissible.
D After completion of 80 per cent of Civic Amenities.	Sale of 90 per cent of the total plots shall be permissible.
E After completion of 100 per cent of Civic Amenities.	Sale of 100 per cent of the total plots shall be permissible.

7. If a group housing scheme is to be developed in the said layout then occupancy certificate shall not be issued until all basic amenities are fully developed.

The Part Plan, Bearing No. TPS-1824/1293/CR.115/UD-13, showing the above sanctioned modification shall be kept open for inspection by the general public during office hours in the office of the Chief Officer, Vita Municipal Council, Vita, District Sangli for a period of one month.

This Notification shall also be published on the Government web-site www.maharashtra.gov.in. (Acts / Rules).

By Order and in the name of the Governor of Maharashtra,

PRANAV KARPE,
Under Secretary to Government.

नगर विकास विभाग

चौथा मजला, मुख्य इमारत, मंत्रालय,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मुंबई - ४०० ०३२.

दिनांक : २८ मार्च २०२५

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

सूचना

क्रमांक टीपीएस-१८२४/VIP-२१/प्र.क्र.१३५/२०२४/नवि-१३. — ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने राज्यातील बृहन्मुंबई महानगरपालिका, व काही नियोजन प्राधिकरणे वगळता उर्वरित सर्व नियोजन प्राधिकरणे व प्रादेशिक योजना क्षेत्रांकरिता लागू करावयाच्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीस (यूडीसीपीआर) (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त मंजूर नियमावली" असा करण्यात आलेला आहे) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आलेला आहे) मधील तरतुदीनुसार, शासन अधिसूचना क्र. टीपीएस-१८१८/प्र.क्र.२३६/१८/वि.यो. व प्रा.यो./कलम ३७ (१कक) (ग) व कलम २०(४)/नवि-१३, दिनांक २ डिसेंबर २०२० अन्वये मंजुरी दिली असून ती दिनांक ३ डिसेंबर २०२० पासून अमलात आली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त मंजूर नियमावलीमधील प्रकरण क्र. ५ मधील विनियम क्र. ५.५.२ (Regulations Conservation Zone in Satara Region) या विद्यमान तरतुदीमध्ये Farm house plotted layout करिताची तरतूद नव्याने समाविष्ट करण्याची विनंती लोकप्रतिनिधींनी शासनास केलेली आहे.

आणि ज्याअर्थी, लोकप्रतिनिधींच्या उक्त विनंतीस अनुसरून, तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर, या सूचनेसोबतच्या परिशिष्ट - अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे उक्त मंजूर नियमावलीतील प्रकरण ५ मधील विनियम क्र. ५.५.२ (Regulations Conservation Zone in Satara Region) या तरतुदीमध्ये Farm house plotted layout करिता तरतूद नव्याने समाविष्ट करणे आवश्यक आहे असे शासनाचे मत झाले आहे (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त प्रस्तावित फेरबदल" असा करण्यात आलेला आहे) ;

आता त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २० (३) अन्वये प्राप्त अधिकारात आणि तदनुषंगिक शक्तींचा वापर करून, उक्त फेरबदलावर जनतेकडून सूचना / हरकती मागविण्यासाठी शासन ही सूचना प्रसिद्ध करीत आहे. उक्त फेरबदलावरील कोणत्याही सूचना / हरकती, ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याच्या आत, सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांचेकडे दाखल करता येतील. सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांना, सूचना / हरकतीवर सुनावणी देऊन आणि आवश्यकतेनुसार संबंधित नियोजन प्राधिकरणांचे म्हणणे घेऊन, त्यावरील अहवाल शासनास सादर करण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे. ही सूचना, कामकाजाचे दिवशी एक महिन्याच्या कालावधीकरिता जनतेच्या अवलोकनार्थ खालील कार्यालयात उपलब्ध राहील.

- १) सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे.
- २) जिल्हाधिकारी, सातारा.
- ३) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य, रस्ते विकास महामंडळ (MSRDC).
- ४) सहायक संचालक, नगर रचना, सातारा शाखा, कार्यालय सातारा.

परिशिष्ट - अ

शासन नगर विकास विभागाकडील सूचना क्र. टीपीएस-१८२४/VIP-२१/प्र.क्र.१३५/२०२४/नवि-१३,
दिनांक २८ मार्च २०२५ सोबतचे सहपत्र

The following New Regulation No. 5.5.2 (Part-II) B (f) (ii) is proposed to be added in the sanctioned Unified Development Control and Promotion Regulations for Maharashtra State (UDCPR)

Regulation of UDCPR-2020	Existing Provision	Modification Proposed 20(3) of the MR and TP Act, 1966
1	2	3
Regulation No.5.5.2 (Part-II) B(f)	<p>f. Farmhouse :- subject to following conditions :</p> <p>i. Minimum plot area under above use shall be 0.4 Ha.</p> <p>ii. The land in which it is to be constructed is actually put under Agricultural, Plantation, Horticulture, floriculture, nursery etc. use.</p> <p>iii. Farm house shall be permitted by the Authority / Collector only after the requisite permission for farm house is obtained by the owner from the Authority / Collector under the provisions of Maharashtra Land Revenue Code, 1966 and attested certified copy of such permission is attached with the application under</p>	<p>Regulation No. 5.5.2 (Part-II) B (f) (i)</p> <p>f (i). Farmhouse :- subject to following conditions :</p> <p>i. Minimum plot area under above use shall be 0.4 Ha.</p> <p>ii. The land in which it is to be constructed is actually put under agricultural, Plantation, Horticulture, Floriculture, Nursery etc. use.</p> <p>iii. Farm house shall be permitted by the Authority / Collector only after the requisite permission for farmhouse is obtained by the owner from the Authority / Collector under the provisions of Maharashtra Land Revenue Code, 1966 and attested certified copy of such permission is attached with the application under Section 44 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.</p>

Annexure - A--Contd.

1

2

3

Section 44 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

- iv. The FSI shall not exceed 0.0375 subject to a maximum built-up area of 160 sq.mtrs. in any case. Only ground floor structure with or without stilt shall be permissible with sloping roof.

- iv. The FSI shall not exceed 0.0375 subject to a maximum built-up area of 160 sq.mtrs. in any case. Only ground floor structure with or without stilt shall be permissible with sloping roof.

Regulation No. 5.5.2 (Part-II) B (f) (ii)

f (ii) Farmhouse plotted layout :- subject to following conditions :

Layout Standards

- a) The minimum area required for a Farmhouse Plotted Layout shall be 2.00 hectares.
- b) The minimum plot size for an individual Farmhouse shall be 2000 sq.mtrs.
- c) The width of internal roads within such layouts shall adhere to the specifications outlined in Regulation 3.3.2 (Table 3A).

Recreational Open Space and Amenity Space

- a) A minimum of 10 per cent of the total area of the Farmhouse Plotted Layout shall be designated as Recreational Open Space, where no Floor Space Index (FSI) shall be applicable, and no construction shall be permitted.
- b) A minimum of 10 per cent of the total area of the Farmhouse Plotted Layout shall be designated as Amenity Space, which must be handed over to the Planning Authority at the time of final layout approval. No Transferable Development Rights (TDR) shall be permissible against the said Amenity Space.

Development permissible on Farmhouse Plots

- a) The maximum permissible built-up area for a Farmhouse within a sanctioned Plot shall be 160.00 sq.mtrs., as per the designated 'P' line.
- b) Topographical alterations to the existing land are strictly prohibited, and no layout shall be permissible on land with a slope gradient exceeding 20°.
- c) Only Ground + 1 Floor structures with a maximum height of 9.00 mtrs. shall be permitted.

Other conditions for Farmhouse and Farmhouse Plotted Layout :-

- a) Internal roads shall be constructed with natural surfaces or paved using locally available stone.
- b) Each Farmhouse shall be a zero-discharge unit, ensuring no effluents or waste leaves the premises.

Annexure - A--Contd.

1

2

3

- c) A minimum of 100 indigenous trees per acre shall be planted by the owner in accordance with the tree species list in Annexure A.
- d) A tax incentive may be granted to the owner upon the successful survival of trees for a period of five years.
- e) A single Watch Tower or Overhead Water Tank per plot is permitted, provided it does not exceed a maximum height of 15.00 mtrs. and a maximum size of 3.00 mtrs. by 3.00 mtrs.
- f) Farmhouse structures shall have sloping roofs, and the materials used for construction shall harmonize with the surrounding environment.
- g) The use of materials and features such as Aluminum Composite Panels (ACP), glass facades, bright colors, neon signage, and outdoor floodlights is strictly prohibited in farm house buildings.
- h) The height of the compound wall for the entire layout shall not exceed 0.75 mtrs. Preferably the boundary of the individual plot shall be secured using trees or shrubs to provide a natural and sustainable enclosure.
- i) The structure must only use colors that Blend into the surrounding Environment - Shade of Ochre, Ivory Green, Green and Terracotta.

ही सूचना शासनाचे संकेतस्थळ www.maharashtra.gov.in (कायदे / नियम) वर उपलब्ध राहील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

डॉ. प्रतिभा भदाणे,

सहसचिव,

महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai-400 032

Dated : 28th March 2025

The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

NOTICE

No. TPS-1824/VIP-21/CR.135/2024/UD-13.— Whereas, the Government Maharashtra has sanctioned the Unified Development Control and Promotion Regulations (UDCPR)(hereinafter referred to as “the said sanctioned Regulations”) for the state except Municipal Corporation of Greater Mumbai and some Planning Authorities under the provisions of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as “the said Act”) vide Notification No. TPS-1818/CR.238/18/DP. and RP./Sec.37 (IAA) (c) and Sec. 20(4)/UD-13, dated 2nd December 2020 ;

and whereas, local representatives has requested State Government to include new provision in respect of farm house plotted layout in the Chapter No. 5, Regulation No. 5.5.2 (Regulations Conservation Zone in Satara Region) in the said sanctioned Regulations ;

and whereas, as per the request of the local representatives and after consulting with the Maharashtra State Road Development Corporation (MSRDC) and the Director, Town Planning, State of Maharashtra, Pune, the Government is of the opinion that, it is necessary to include new provisions in respect of farm house plotted layout in the Chapter No. 5, Regulation No. 5.5.2 (Regulations Conservation Zone in Satara Region) in the said sanctioned Regulations as mentioned in Schedule - A appended with this Notice (hereinafter referred to as "the said proposed modification") ;

Now therefore, in exercise of the powers conferred under Section 20(3) of the said Act, and all other powers enabling in that behalf, the Government hereby publishes a Notice for inviting suggestions / objections from general public in respect to the said modification. Any objections / suggestions upon the said modification shall be forwarded, before the expiry of one month from the date of publication of this Notice in Maharashtra Government Gazette, to the Joint Director of Town Planning, Pune Division, Pune who is hereby authorised as an "Officer" to hear objections / suggestions and say of concerned Planning Authorities, as applicable, and submit his report to the Government.

This Notice is kept for inspection to the general public in the following offices for the period of one month on all working days.

- 1) Joint Director of Town Planning, Pune Division, Pune.
- 2) Collector, Satara.
- 3) Managing Director, Maharashtra State Road Development Corporation (MSRDC)
- 4) Assistant Director Town Planning Satara Brach, Satara.

Annexure - A

Accompaniment to the Government in Urban Development Department Notice Bearing No. TPS-1824/VIP-21/CR.135/2024/UD-13, dated 28th March 2025

The following New Regulation No. 5.5.2 (Part-II) B(f) (ii) is proposed to be added in the sanctioned Unified Development Control and Promotion Regulations for Maharashtra State (UDCPR)

Regulation of UDCPR-2020	Existing Provision	Modification Proposed 20(3) of the MR and TP Act, 1966
1	2	3
Regulation No.5.5.2 (Part-II) B(f)	<p>f. Farmhouse :- subject to following conditions :</p> <p>i. Minimum plot area under above use shall be 0.4 Ha.</p> <p>ii. The land in which it is to be constructed is actually put under Agricultural, Plantation, Horticulture, floriculture, nursery etc. use.</p> <p>iii. Farmhouse shall be permitted by the Authority / Collector only after the requisite permission for farm house is obtained by the owner from the Authority / Collector under the provisions of Maharashtra Land</p>	<p>Regulation No. 5.5.2 (Part-II) B (f) (i)</p> <p>f (i). Farmhouse :- subject to following conditions :</p> <p>i. Minimum plot area under above use shall be 0.4 Ha.</p> <p>ii. The land in which it is to be constructed is actually put under Agricultural, Plantation, Horticulture, Floriculture, Nursery etc. use.</p> <p>iii. Farm house shall be permitted by the Authority / Collector only after the requisite permission for farm house is obtained by the owner from the Authority / Collector under the provisions of Maharashtra Land Revenue Code, 1966 and</p>

Annexure - A--Contd.

1

2

3

Revenue Code, 1966 and attested certified copy of such permission is attached with the application under Section 44 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

- iv. The FSI shall not exceed 0.0375 subject to a maximum built-up area of 160 sq.mtrs. in any case. Only ground floor structure with or without stilt shall be permissible with sloping roof.

attested certified copy of such permission is attached with the application under Section 44 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

- iv. The FSI shall not exceed 0.0375 subject to a maximum built-up area of 160 sq.mtrs. in any case. Only ground floor structure with or without stilt shall be permissible with sloping roof.

Regulation No. 5.5.2 (Part-II) B (f) (ii)

f (ii) Farmhouse plotted layout :- subject to following conditions :

Layout Standards

- The minimum area required for a Farmhouse Plotted Layout shall be 2.00 hectares.
- The minimum plot size for an individual Farmhouse shall be 2000 sq.mtrs.
- The width of internal roads within such layouts shall adhere to the specifications outlined in Regulation 3.3.2 (Table 3A).

Recreational Open Space and Amenity Space

- A minimum of 10 per cent of the total area of the Farmhouse Plotted Layout shall be designated as Recreational Open Space, where no Floor Space Index (FSI) shall be applicable, and no construction shall be permitted.
- A minimum of 10 per cent of the total area of the Farmhouse Plotted Layout shall be designated as Amenity Space, which must be handed over to the Planning Authority at the time of final layout approval. No Transferable Development Rights (TDR) shall be permissible against the said Amenity Space.

Development permissible on Farmhouse Plots

- The maximum permissible built-up area for a Farmhouse within a sanctioned Plot shall be 160.00 sq.mtrs., as per the designated 'P' line.
- Topographical alterations to the existing land are strictly prohibited, and no layout shall be permissible on land with a slope gradient exceeding 20°.
- Only Ground + 1 Floor structures with a maximum height of 9.00 mtrs. shall be permitted.

Annexure - A--Contd.

1

2

3

Other conditions for Farmhouse and Farm-house Plotted Layout :-

- a) Internal roads shall be constructed with natural surfaces or paved using locally available stone.
- b) Each Farmhouse shall be a zero-discharge unit, ensuring no effluents or waste leaves the premises.
- c) A minimum of 100 indigenous trees per acre shall be planted by the owner in accordance with the tree species list in Annexure A.
- d) A tax incentive may be granted to the owner upon the successful survival of trees for a period of five years.
- e) A single Watch Tower or Overhead Water Tank per plot is permitted, provided it does not exceed a maximum height of 15.00 mtrs. and a maximum size of 3.00 mtrs. by 3.00 mtrs.
- f) Farmhouse structures shall have sloping roofs, and the materials used for construction shall harmonize with the surrounding environment.
- g) The use of materials and features such as Aluminum Composite Panels (ACP). glass facades. bright colors, neon signage, and outdoor floodlights is strictly prohibited in farm house buildings.
- h) The height of the compound wall for the entire layout shall not exceed 0.75 mtrs. Preferably the boundary of the individual plot shall be secured using trees or shrubs to provide a natural and sustainable enclosure.
- i) The structure must only use colors that Blend into the surrounding Environment - Shade of Ochre, Ivory Green, Green and Terracotta.

This Notice is also available on the Government website www.maharashtra.gov.in (Acts / Rules).

By the Order and in the name of the Governor of Maharashtra,

DR. PRATIBHA BHADANE,
Joint Secretary to Government.

नगर विकास विभाग

चौथा मजला, मुख्य इमारत,
मंत्रालय, मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : २७ मार्च २०२५

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

शुद्धिपत्रक

क्रमांक टीपीएस-१८१७/१६५२/प्र.क्र.३३५ /शुद्धिपत्रक/२०१८/नवि-१३.— ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे) च्या कलम ४० उपकलम (१ ख) नुसार अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१७/१६५२/प्र.क्र.३३५/१८/नवि-१३, दिनांक ४ मे २०२३ अन्वये, सातारा जिल्ह्यामध्ये नवीन महाबलेश्वर गिरिस्थान क्षेत्र विकसित करण्यासाठी त्या सोबतच्या प्रपत्रमध्ये नमूद केल्यानुसार सातारा, जावळी, पाटण व महाबलेश्वर तालुक्यातील १७७ गावांच्या क्षेत्राकरिता, महाराष्ट्र राज्य, रस्ते विकास महामंडळास, विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केले आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेमधील अधिसूचित गावांच्या यादीमध्ये काही बदल / सुधारणा करण्याबाबत सहायक संचालक, नगर रचना, सातारा शाखा कार्यालयाने शासनास विनंती केली असता शासनाने दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी शुद्धिपत्रक निर्गमित केले आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेमधील अधिसूचित गावांच्या यादीमध्ये काही बदल / सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र राज्य, रस्ते विकास महामंडळाने दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ रोजीचे पत्राद्वारे शासनास विनंती केली असता, त्यास अनुसरून उक्त अधिसूचनेमध्ये सुधारणा करणे आवश्यक असून त्याकरिता खालीलप्रमाणे शुद्धिपत्रक निर्गमित करणे आवश्यक आहे, असे शासनाचे मत झाले आहे.

आता त्याअर्थी, शासनाने यापूर्वी दिनांक १ ऑगस्ट २०२४ निर्गमित केलेले शुद्धिपत्रक निष्प्रभावीत करून त्याऐवजी सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे सुधारणा करण्यासाठी सदर शुद्धिपत्रक निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शुद्धिपत्रक नागरिकांच्या अवलोकनार्थ खालील नमूद कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहील.

(१) जिल्हाधिकारी, सातारा.

(२) उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य, रस्ते विकास महामंडळ, बांद्रा (प.), मुंबई.

३) सहायक संचालक, नगर रचना, सातारा शाखा, सातारा.

परिशिष्ट

(शासन अधिसूचना क्र. टीपीएस-१८१७/१६५२/प्र.क्र.३३५/शुद्धिपत्रक/नवि-१३, दिनांक २७ मार्च २०२५ सोबतचे जोडपत्र)

या ऐवजी				असे वाचावे			
अ.क्र.	तालुका	गावाचे नाव	अंदाजे क्षेत्र (हे.)	अ.क्र.	तालुका	गावाचे नाव	अंदाजे क्षेत्र (हे.)
१	२	३	४	१	२	३	४
२६	सातारा	बोपोशी	--	२६	सातारा	वगळणे	--
१	जावळी	खिलारमुरा	--	१	जावळी	वगळणे	--
२८		गाढवली		२८		वगळणे	--
३०		म्हातेमुरा		३०		म्हातेखुर्द	३७७
३२		--	--	३२		रेवंडी	२७०
४७	पाटण	गिरासवाडी		४७	पाटण	वगळणे	वगळणे
४८		विठ्ठलवाडी		४८		वगळणे	वगळणे
१९	महाबलेश्वर	येरंडल	१४३	१९	महाबलेश्वर	वगळणे	वगळणे

परिशिष्ट--चालू

(शासन अधिसूचना क्र. टीपीएस-१८१७/१६५२/प्र.क्र.३३५/शुद्धिपत्रक/नवि-१३, दिनांक २७ मार्च २०२५ सोबतचे जोडपत्र)

या ऐवजी				असे वाचावे			
अ.क्र.	तालुका	गावाचे नाव	अंदाजे क्षेत्र (हे.)	अ.क्र.	तालुका	गावाचे नाव	अंदाजे क्षेत्र (हे.)
१	२	३	४	१	२	३	४
२५		गाळदेव	२५१	२५		वगळणे	वगळणे
४०		दरे तर्फ तांब	५२४	४०		दरे तर्फ तांब	५७९
४७		रेवंडी	२७०	४७		वगळणे	वगळणे
५७		पर्वत तर्फ वागवले	१७३	५७		पर्वत तर्फ वागवले	५७६
५९		पर्वत	४०३	५९		वगळणे	वगळणे
६०		दरे इनाम	५५	६०		वगळणे	वगळणे

सदर शुद्धिपत्रक शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे व नियम) या संकेतस्थळावरदेखील प्रसिद्ध करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. प्रतिभा भदानी,

सहसचिव, महाराष्ट्र शासन.

संचालक, नगर रचना यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक प्रा.यो.,पुणे/मौ.वाघोली/ए.न.व.प्र./अॅशडॅन/टीपीव्ही-१/१४६४/२०२५.— ज्याअर्थी, पुणे प्रदेशाची प्रादेशिक योजना (यापुढे जिचा उल्लेख "उक्त प्रादेशिक योजना" असा करण्यात आला आहे) महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८९५/२२७/प्र.क्र.२६/९५/नवि-१३, दिनांक २५ नोव्हेंबर १९९७ (यापुढे जिचा उल्लेख "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) अन्वये, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम १५ (१) (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आलेला आहे.) चे तरतुदीन्वये विकास नियंत्रण नियमावलीसह मंजूर केली असून, ती दिनांक १० फेब्रुवारी १९९८ पासून अमलात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २० चे पोट-कलम (४) मधील तरतुदीनुसार शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्र. टीपीएस-१८०४/पुणे प्रा.यो.विनिनि/नवि-१३, दिनांक १६ नोव्हेंबर २००५ आणि पूरक पत्र क्र. टीपीएस- १८०४/पुणे प्रा.यो.विनिनि/नवि-१३/पूरक पत्र, दिनांक ६ जानेवारी २००६ द्वारे उक्त प्रादेशिक योजनेच्या क्षेत्रात उक्त प्रादेशिक योजनेकरिता लागू असलेली मंजूर विकास नियंत्रण नियमावली सुधारित करून विशेष नगर वसाहतीच्या विकासासाठीची नियमावली अंतर्भूत केली आहे व ती वेळोवेळी सुधारित करण्यात आली आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, २०१६ मधील कलम ३ चे उपकलम (१) च्या तरतुदीमधील अधिकाराचा वापर करून शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्र. पीआरडी-३३१६/प्र.क्र.५४/नवि-७, दिनांक ११ जुलै २०१६ अन्वये, उक्त प्रादेशिक योजनेतील महानगर क्षेत्रासाठी विशेष करून त्या अधिसूचनेसोबत जोडलेल्या अनुसूचित नमूद केलेल्या क्षेत्राकरिता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना केलेली आहे (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त विकास प्राधिकरण" असा करण्यात आला आहे) ;

आणि ज्याअर्थी, शासनाच्या नगर विकास विभागाने त्यांचेकडील शासन अधिसूचना क्र. टीपीएस-१८१७/प्र.क्र.१७३/१७/नवि-१३, दिनांक १८ जानेवारी २०१८ अन्वये, उक्त विकास प्राधिकरणाची, उक्त अधिनियमाचे कलम ४० (१) चे तरतुदीन्वये विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून उक्त महानगर क्षेत्रासाठी नियुक्ती केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, एल. के. डेव्हलपर्स यांनी मौजे मांजरी खुर्द व वाघोली, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील सुमारे ४०.०९६४ हे. या क्षेत्राच्या जमिनीवरील प्रस्तावित केलेल्या विशेष नगर वसाहत प्रकल्पास शासनाच्या नगर विकास विभागाने शासन अधिसूचना क्र. टीपीएस-१८०७/२४५/प्र.क्र. ६४९/०७/नवि-१३, दिनांक ४ एप्रिल २००८ अन्वये व त्यानंतर शासनाच्या नगर विकास विभागाने पूरक पत्र क्र. टीपीएस-१८०७/२४५/प्र.क्र.६४९/०७/नवि-१३, दिनांक ४ डिसेंबर २००८ रोजी मौजे मांजरी खुर्द येथील १.२५५ हे. क्षेत्र उक्त अधिसूचित क्षेत्रात समाविष्ट करून, एकूण सुमारे ४१.३५१४ हे. क्षेत्र विशेष नगर वसाहत प्रकल्प क्षेत्र म्हणून अधिसूचित करून स्थानीय मंजूरी देण्यात आली आहे (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिसूचित विशेष नगर वसाहत प्रकल्प" असा करण्यात आला आहे.) ;

आणि ज्याअर्थी, केंद्र शासनाकडून दिनांक ९ एप्रिल २०१० रोजीचे प्रमाणपत्रानुसार एल. के. डेव्हलपर्स या कंपनीचे नाव कुल डेव्हलपर्स प्रा. लि. असे बदलण्यात आले आहे व त्यानंतर केंद्र शासनाच्या दिनांक २१ मे २०१८ रोजीचे प्रमाणपत्रानुसार कुल डेव्हलपर्स प्रा. लि. या कंपनीचे नाव अॅशडॅन डेव्हलपर्स प्रा. लि. असे झालेले आहे व त्यानुसार उक्त क्षेत्र विहितरित्या अॅशडॅन डेव्हलपर्स प्रा. लि. (या पुढे "उक्त प्रकल्प प्रवर्तक" असा करण्यात आलेला आहे) यांचेकडे हस्तांतरित झालेले आहे ;

आणि ज्याअर्थी, शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्र. टीपीएस-१८१८/१३४९/प्र.क्र.२२९/१८/२०(४)/नवि-१३, दिनांक २० नोव्हेंबर २०१८ द्वारे प्रादेशिक योजना क्षेत्रात आणि अधिसूचना क्र. टीपीएस-१८१६/प्र.क्र.३६८(भाग-१)/१५/३७ (१कक) (ग)/वियो/नवि-१३, दिनांक ८ मार्च २०१९ द्वारे विशेष नियोजन प्राधिकरणाच्या क्षेत्रामधील एकात्मिक नगर वसाहत प्रकल्पाच्या विकासासाठी विकास नियंत्रण नियमावली अंतर्भूत केली आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचित विशेष नगर वसाहत प्रकल्पाचे क्षेत्र पुणे महानगर प्रदेशांतर्गत येत असल्याने, उक्त प्राधिकरणाने दिनांक २१ डिसेंबर २०१९ रोजी उक्त नियमावलीमधील विनियम क्र. ६.६.१ नुसार उक्त अधिसूचित नगर वसाहत प्रकल्पाच्या ४०.४४९७ हे. क्षेत्राचे द्वितीय सुधारित बृहत् आराखड्यास व त्यानंतर दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी सुमारे ७५.११ हे. क्षेत्राच्या दहाव्या सुधारित बृहत् आराखड्यास काही अटी व शर्तीसापेक्ष मंजूरी दिली आहे (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त एकात्मिक नगर वसाहत प्रकल्प" असा केला आहे) ;

आणि ज्याअर्थी, शासनाने मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) मधील एकात्मिक नगर वसाहत प्रकल्पाच्या (ITP) धोरणामध्ये बदल करण्यासाठी विनियम क्र. १४.१ मध्ये केलेला फेरबदल, उक्त अधिनियमाचे कलम ३७ (१कक) (ग) व २० (४) चे तरतुदीन्वये अधिसूचना क्र. १८२१/४५२/प्र.क्र.१०५/२०२२/(भाग-२)/नवि-१३, दिनांक ५ सप्टेंबर २०२४ नुसार मंजूर केलेला असून, या विनियम क्र. १४.१ मधील तळटीपनुसार, मंजूर फेरबदलाच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी NAINA, CIDCO, MSRDC आणि PMRDA या नियोजन प्राधिकरणांच्या प्रचलित विकास नियंत्रण नियमावलीमधील एकात्मिक नगर वसाहत प्रकल्पाच्या (ITP) विनियमामध्ये उक्त फेरबदलानुसारच्या तरतुदी लागू रहातील व NAINA, CIDCO, MSRDC आणि PMRDA यांच्या विकास नियंत्रण नियमावलीमधील कोणताही बदल प्रस्तावित नसलेल्या प्रचलित (ITP) क्षेत्राशी संबंधित तरतुदी आहेत तशा लागू राहणार आहेत (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त नियमावली" असा केला आहे) ;

आणि ज्याअर्थी, उक्त प्रकल्प प्रवर्तक यांनी मौजे वाघोली व मांजरी, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील सुमारे ४१.३५१४ हे. या क्षेत्राच्या जमिनीवर प्रस्तावित केलेल्या विशेष नगर वसाहत प्रकल्पात, संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी मौजे वाघोली येथील २०.१४५० हे. वाढीव क्षेत्र अधिसूचना क्र. प्रा.यो.,पुणे/मौ.मांजरी खुर्द,वाघोली/ए.न.व.प्र./टीपीव्ही-१/२९८६, दिनांक २७ ऑक्टोबर २०२० अन्वये आणि शासनाच्या नगर विकास विभागाने अधिसूचना क्र. टीपीएस-१८२१/१६६१/प्र.क्र.१३८/२०२२/नवि-१३, दिनांक २० फेब्रुवारी २०२३ अन्वये, ५.८६४ हे. वाढीव क्षेत्र अधिसूचित करून स्थानीय मंजूरी दिली आहे. त्यानंतर संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य यांनी अधिसूचना क्र. प्रा.यो. पुणे/मौ.मांजरी खुर्द व वाघोली/ए.न.व.प्र./टीपीव्ही-१/३८८५, दिनांक १९ जुलै २०२४ अन्वये, २.४२२१ हे. वाढीव क्षेत्र आणि ६.०३५१ हे. वाढीव क्षेत्र अधिसूचना क्र. प्रा.यो.,पुणे/मौ.मांजरी खुर्द/ए.न.व.प्र./टीपीव्ही-१/६१९४, दिनांक २२ नोव्हेंबर २०२४ अन्वये, अधिसूचित करून स्थानीय मंजूरी दिली आहे. त्यानुसार स्थानीय मंजूरी दिलेले एकूण क्षेत्र ७५.८१७६ हेक्टर इतके आहे (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिसूचित एकात्मिक नगर वसाहत प्रकल्प" असा करण्यात आला आहे) ;

आणि ज्याअर्थी, आता उक्त प्रकल्प प्रवर्तक यांनी उक्त नियमावलीतील विनियम क्र. ४.५ मधील तरतुदीनुसार मौजे वाघोली, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील गट नंबर १२७६/३९ व १२७६/४० मधील एकूण ४.० हेक्टर क्षेत्र उक्त प्रकल्पाच्या क्षेत्रात नव्याने समाविष्ट करून, उक्त प्रकल्प राबविण्यासाठी सुधारित स्थानीय मंजूरी मिळणेबाबतचा प्रस्ताव दिनांक १० फेब्रुवारी २०२५ व दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या पत्रान्वये संचालनालयाकडे सादर केला आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त प्रादेशिक योजनेच्या प्रस्तावानुसार सदरच्या वाढीव प्रकल्प क्षेत्रातील जमिनी या "शेती तथा ना-विकास" विभागामध्ये समाविष्ट असून, २४.० मी. व ३०.० मी. प्रादेशिक योजना रस्त्याने बाधित होत आहेत ;

आणि ज्याअर्थी, उक्त प्रकल्प प्रवर्तक यांनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार उक्त प्रकल्पात अंतर्भूत करणेचे प्रस्तावित असलेल्या उक्त वाढीव जमिनींची मालकी आणि विकसन अधिकार प्रकल्प प्रवर्तक यांनी संपादित केले आहेत आणि त्या संबंधानेच्या महसूल अभिलेखाप्रमाणे प्रकल्प प्रवर्तक यांनी त्या परिणामी प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत ;

आणि ज्याअर्थी, उक्त नियमावलीतील विनियम क्र. ४.५ नुसार एकात्मिकृत नगर वसाहतीसाठी स्थानीय मंजूरी दिलेल्या क्षेत्राच्या ५० टक्केपर्यंत क्षेत्र प्रकल्पामध्ये अंतर्भूत करण्यास किंवा वगळण्यास, संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य पुणे हे मान्यता देऊ शकतात, अशी तरतूद आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त प्रकल्प प्रवर्तक यांनी विनंती केल्यानुसार उक्त प्रकल्पामध्ये समाविष्ट करावयाचे क्षेत्र हे शासनाने स्थानीय मंजूरी दिलेल्या एकूण ७५.८१७६ हे. क्षेत्राच्या ५० टक्के मर्यादित आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त प्रकल्पामध्ये समाविष्ट करावयाच्या जमिनीचे क्षेत्र उक्त अधिनियमाच्या कलम १८ चे पोट-कलम ३ नुसार उक्त प्रादेशिक योजना नकाशावर निर्देशित करणे आवश्यक आहे ;

आणि ज्याअर्थी, रहिवास व वाणिज्य वापराव्यतिरिक्तच्या अन्य वापर विभागात अंतर्भूत उक्त वाढीव जमिनीकरिता उक्त प्रकल्प अनुज्ञेय करण्यासाठी उक्त नियमावलीतील विनियम क्र. ७.१.२ नुसार भराव्या लागणाऱ्या अधिमूल्यापैकी स्थानीय मंजूरीच्या टप्प्यावरील १० टक्केप्रमाणे रकमेचा भरणा रुपये ९,९९,२०० चलन क्र. GRN MH०१८११०५४९२०२४२५P, दिनांक १९ मार्च २०२४ / डिफेन्स क्र. ००१०१०६९९९२०२४२५, दिनांक २१ मार्च २०२५ अन्वये प्रकल्प प्रवर्तकांनी सहायक संचालक, नगर रचना, पुणे शाखा, पुणे यांच्यामार्फत शासकीय कोषागारात केला आहे.

त्याअर्थी, आता, संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे याद्वारे, सोबत जोडलेल्या "अनुसूची - अ" मध्ये सविस्तरपणे नमूद केलेले, ४.० हे. इतके क्षेत्र, यापूर्वी उक्त स्थानीय मंजूरी प्राप्त असलेल्या उक्त प्रकल्प क्षेत्रात अंतर्भूत करण्यास उक्त नियमावली मधील विनियम क्र. ४.५ चे अंतर्गत खालील अटी व शर्तीस अधिन राहून मान्यता देत आहेत ;

एकात्मिकृत नगर वसाहतीसाठी अटी व शर्ती :-

(१) मालकी हक्कासंबंधित :-

- (१) उक्त अधिसूचित एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पाखालील क्षेत्रांसह उक्त वाढीव जमिनीच्या मालकी संबंधीच्या सत्यतेची सर्व जबाबदारी उक्त प्रकल्प प्रवर्तक यांचेवर राहिल, तसेच उक्त जमिनीचे सर्व मालकी / विकसन हक्क उक्त प्रकल्प प्रवर्तकांकडे असणे आवश्यक राहिल. जिल्हाधिकारी, पुणे यांचेकडे इरादा पत्राकरिता अर्ज करताना नोंदणीकृत सामंजस्य कराराची प्रत, संयुक्त उपक्रमाची नोंदणीकृत कागदपत्रे, मूळ मोजणी नकाशे, मालकी हक्क, विकास हक्क सिद्ध करणारी कागदपत्रे इ. कागदपत्रांच्या मूळ प्रमाणित प्रती सादर करणे उक्त प्रकल्प प्रवर्तकांवर बंधनकारक राहिल.
- (२) उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांच्याकडून देण्यात आलेले अधिकृत मोजणी नकाशे उपलब्ध झाल्यानंतर प्रस्तावांतर्गत समाविष्ट करावयाच्या जमिनी उक्त अधिसूचित एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पात अंतर्भूत करणे आवश्यक आहेत. जर उक्त वाढीव जमिनी उक्त एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पांतर्गतच्या अशा जमिनींशी सलग राहत नसतील तर, अशा जमिनीचे क्षेत्र उक्त अधिसूचित एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्प क्षेत्रातून आपेआप वगळल्या जातील व अशा क्षेत्रात उक्त अधिसूचित एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्प राबविता येणार नाही.
- (३) इरादा पत्र देण्यापूर्वी उक्त अधिसूचित एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पामध्ये अंतर्भूत जमिनीपैकी भू-धारणापद्धती भोगवटा वर्ग-२, सरकार व नवीन शर्तीच्या जमिनीसंदर्भाने व इतर हक्कात नागरी जमीन कमाल धारणा अधिनियमान्वयेचे घोषित अतिरिक्त क्षेत्र, नागरी जमीन कमाल धारणा अधिनियमाचे कलम २० योजनेचे क्षेत्र इत्यादीबाबत आवश्यक ती कार्यवाही जिल्हाधिकारी, पुणे यांनी करणेची आहे.
- (४) बृहत् आराखड्यास अंतिम मंजूरी देण्यापूर्वी उक्त अधिसूचित एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पांतर्भूत जमिनीच्या ७/१२ उताऱ्यांवरील इतर हक्क स्तंभात नमूद बँकेचे भार व नावे असल्यास त्याबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांनी पडताळणी करावी व नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी.
- (५) उक्त अधिसूचित एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्प क्षेत्रात समाविष्ट करावयाच्या उक्त वाढीव जमिनीच्या ७/१२ उताऱ्यानुसार सर्व्हे नंबर व हिस्सा नंबर मोजणी नकाशानुसार जुळत असल्याबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांनी इरादापत्र (Letter of Intent) देणेपूर्वी खात्री/ पडताळणी करणे आवश्यक राहिल.
- (६) उक्त प्रकल्प क्षेत्रात समाविष्ट जागेच्या मालकी हक्कासंदर्भात कोणतेही दस्तऐवज खोटे असल्याचे भविष्यात उघडकीस आल्यास किंवा उक्त प्रकल्पाबाबत भविष्यात न्यायालयीन वाद उद्भवल्यास त्याबाबत स्वतःच्या जबाबदारी व खर्चाने उपाय योजना करण्याची सर्वस्वी जबाबदारी उक्त प्रकल्प प्रवर्तकाची राहिल. अशा परिस्थितीत अशा जमिनीसाठी देण्यात आलेली स्थानीय मंजूरी रद्द समजण्यात येईल.
- (७) विषयांकित सुधारित स्थानीय मंजूरी मिळणेबाबतचा प्रस्ताव, मे. अॅशडॅन डेव्हलपर्स प्रा. लि., अतुल अशोक चोरडीया, अशोक धनराज चोरडीया व इतर विविध १० कंपन्या अशा एकूण १३ व्यक्ती / कंपन्यांच्यावतीने अधिकृत स्वाक्षरीकर्ता श्री. नथू मांगडे, व आता नव्याने समाविष्ट करावयाचे उक्त क्षेत्र मे. वेस्टकॉन स्पेसेस प्रा. लि. या कंपनीच्या वतीने अधिकृत स्वाक्षरीकर्ता श्री. नथू मांगडे यांनी खरेदी करून, त्यास स्थानीय मंजूरी मिळणेसाठी प्रस्ताव सादर केलेला आहे.

शासनाने / संचालनालयाने यापूर्वी दिलेल्या स्थानीय मंजूरीनुसार एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पच्या अधिसूचित क्षेत्रावर विनियमांमधील तरतुदीनुसार एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्प उभारण्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्य प्रकल्प प्रवर्तक मे. अॅशडॅन डेव्हलपर्स प्रा. लि. यांचेसह उक्त सर्व व्यक्ती / कंपन्यांवर असल्याने, या सर्व कंपन्यांचे मालक / संचालक / भागीदार यांची नावे आणि त्यासर्वचे परस्परांशी असलेले संबंध याबाबतची कागदपत्रे प्रस्तावासोबत सादर करणे आवश्यक आहे. सबब, अशी कागदपत्रे प्रकल्प प्रवर्तकांनी प्रकल्पास इरादापत्र (Letter of Intent) घेणेपूर्वी जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करणे बंधनकारक राहिल.

(II) पर्यावरण व इतर अनुषंगिक बाबी :-

- (१) उक्त अधिसूचित एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्प क्षेत्रात समाविष्ट करावयाच्या जमिनीमध्ये कोणतेही विकास / बांधकाम हाती घेणेपूर्वी केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय आणि योग्य त्या प्राधिकरणाची पर्यावरणीय मंजूरी (Environmental Clearance) घेणे आवश्यक राहिल, तसेच केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडील पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अधिनियम, १९८६ अंतर्गत वेळोवेळी निर्गमित केलेल्या अधिसूचनेमधील अटी व शर्तीचे पालन करणे प्रवर्तकावर बंधनकारक राहिल.
- (२) उक्त अधिसूचित एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पामधील घनकचऱ्याची आणि सांडपाण्याची विल्हेवाट सुरक्षितपणे लावण्यासाठी योग्य ती व्यवस्था उक्त प्रकल्प प्रवर्तकांनी त्यांच्या जबाबदारीवर व स्वखर्चाने आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरविलेल्या निकषाप्रमाणे व तसेच त्यासंबंधीच्या अधिनियमातील तरतुदी व नियमानुसार करणे आवश्यक राहिल, तसेच जलसंधारण व जलपुनर्भरण याकरिता संबंधित विभागाचे सहमतीने उपाययोजना करणे प्रवर्तकावर बंधनकारक राहिल.
- (३) प्रकल्पात समाविष्ट करावयाच्या गट नंबर १२७६/३९ व १२७६/४० या जमिनीबाबत जलसंपदा विभागाने दिलेल्या ना-हरकत प्रमाणपत्रातील अटी व शर्ती प्रकल्प प्रवर्तकांवर बंधनकारक राहतील.

राज्य शासनाचे जलसंपदा विभाग व अन्य संबंधित विभाग वेळोवेळी विहित करतील, त्या अटी व शर्तीचे पालन करणे उक्त प्रकल्प प्रवर्तकावर बंधनकारक राहिल. उक्त अधिसूचित एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्प क्षेत्रातून विद्यमान पाण्याचे स्त्रोत / नाल्याचा प्रवाह असल्यास तो बंद करता येणार नाही.

प्रकल्पात समाविष्ट करावयाच्या जमिनीबाबत आवश्यकतेनुसार पुनर्स्थापना खर्चाबाबत जलसंपदा विभागाचे प्रमाणपत्र / ना-हरकत प्रमाणपत्र, प्रकल्पास इरादा पत्र (Letter of Intent) मिळणेपूर्वी जिल्हाधिकारी यांनी घेणे आवश्यक राहिल.

- (४) सहायक संचालक, पुरातत्व विभाग, पुणे यांनी दिलेल्या ना-हरकत प्रमाणपत्रातील अटी व शर्ती प्रकल्प प्रवर्तकांवर बंधनकारक राहातील.
- (५) उक्त अधिसूचित एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पाच्या विकासाकामी उक्त एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्प विकासाकरिताच्या नियमावलीमधील विनियम क्र. १०.५(अ) नुसार पाणीपुरवठा उक्त प्रकल्प प्रवर्तकाने त्यांच्या स्वखर्चाने व जबाबदारीने करणे आवश्यक राहिल. जलसंपदा विभागाकडून यानुषंगाने वेळोवेळी दिलेल्या अटीचे पालन करणे उक्त प्रकल्प प्रवर्तकावर बंधनकारक राहिल.
- (६) उक्त अधिसूचित एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पाच्या विकासाकामी उक्त एकात्मिकृत नगर वसाहतीकरिताच्या नियमावलीतील विनियम क्र. १०.५ (क) नुसार वीजपुरवठा उक्त प्रकल्प प्रवर्तकाने त्यांच्या स्वखर्चाने व जबाबदारीवर करणे आवश्यक राहिल, तसेच उक्त एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्प विकासाकरिताच्या नियमावलीतील विनियम क्र. ६.५ नुसार उक्त अधिसूचित एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पाचा बृहत् आराखडा मंजूर करणेपूर्वी संबंधित प्राधिकरणाने उक्त प्रकल्प प्रवर्तकाकडून वीजपुरवठा करणाऱ्या कंपनीकडून उक्त अधिसूचित एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पाच्या संपूर्ण क्षेत्राकरिता आवश्यक परवानगी आणि तसेच वीज पुरवठ्याची दृढवचनबद्धता (Firm commitment of power supply for the entire township from the power supply company) प्राप्त करणे आवश्यक राहिल.
- (७) प्रकल्प प्रवर्तकांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडील जमिनी या एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पामध्ये समाविष्ट नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल.

(III) विकासासंबंधाने :-

- (१) उक्त एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्प क्षेत्राने वेढल्या गेलेल्या अन्य खाजगी व्यक्तीच्या जमिनीसाठी नियमावलीनुसार आवश्यक; परंतु किमान ९.० मी. रुंदीचा पोचमार्ग विनामोबदला उपलब्ध करून देणे उक्त प्रकल्प प्रवर्तकावर बंधनकारक राहिल.
- (२) उक्त एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्प क्षेत्राच्या जमिनीमधून जाणाऱ्या विद्यमान सार्वजनिक रस्त्यांच्या वहिवाटीचे हक्क अबाधित ठेवणे उक्त प्रकल्प प्रवर्तकावर बंधनकारक राहिल.
- (३) उक्त एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्प क्षेत्रामधील ओहोळ / नाल्यावर संबंधित विभागाच्या परवानगीने सी.डी. वर्क करणे आणि उक्त एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्प क्षेत्रामध्ये अंतर्भूत नदी, नाले, कॅनॉल, तलाव आणि इतर जलस्रोतापासून उक्त एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्प विकासाकरिताच्या नियमावलीनुसार आवश्यक ते अंतर ठेवणे उक्त प्रकल्प प्रवर्तकावर बंधनकारक राहिल.
- (४) प्रादेशिक योजना नकाशावर विशेषतः दर्शविले असले अथवा नसले तरीही अधिकृत कंटूर नकाशा नुसार १:५ किंवा त्यापेक्षा जास्त तीव्र उताराचे क्षेत्रावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम अनुज्ञेय नाही, तसेच या क्षेत्रामध्ये जमिनीची खोदाई / सपाटीकरण / भराव, इ. विकास कार्य अनुज्ञेय होणार नाही.

- (५) उक्त एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पामध्ये सामाविष्ट होणाऱ्या लोकसंख्येसाठी नियमानुसार आवश्यक असणारी सार्वजनिक प्रयोजनासाठीची आरक्षणे आणि तसेच मूलभूत सुविधा यासाठी उक्त एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पाच्या क्षेत्रामध्ये सुयोग्य स्थानी नियोजन आणि निश्चित करून ती उक्त प्रकल्प प्रवर्तकांनी त्यांच्या स्वखर्चाने विकसित करणे बंधनकारक राहिल.
- (६) उक्त अधिसूचित एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पामध्ये प्रत्येक इमारतीकरिता **Rain Water Harvesting** यंत्रणा उभारणी व कार्यान्वित करणे उक्त प्रकल्प प्रवर्तक यांचेवर बंधनकारक राहिल.
- (७) उक्त अधिसूचित एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पामधील प्रत्येक इमारतीमधील वापरण्यात येणाऱ्या पाण्यासंदर्भात **Waste Water Recycling** ची प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर होईल, याबाबतची सुविधा यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे उक्त प्रकल्प प्रवर्तक यांचेवर बंधनकारक राहिल.
- (८) उक्त अधिसूचित एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पामध्ये सौर उर्जा वापर यंत्रणा उभारणी आणि कार्यान्वयन करणे उक्त प्रकल्प प्रवर्तक यांचेवर बंधनकारक राहिल.

(IV) इतर अटी व शर्ती :-

- (१) या अधिसूचनेत नमूद अटी / शर्तीसह शासनाने उक्त एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पाच्या मूळ स्थानीय मंजुरीच्यावेळी दिनांक ४ एप्रिल २००८, दिनांक ४ डिसेंबर २००८ व दिनांक २० फेब्रुवारी २०२३, तसेच संचालनालयाकडील दिनांक २७ ऑक्टोबर २०२०, दिनांक १९ जुलै २०२४ व दिनांक २२ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या सर्व अटी / शर्ती उक्त अधिसूचित एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्प क्षेत्रासाठी लागू राहतील.
- (२) उक्त प्रकल्प प्रवर्तकांकडून अटी व शर्तीचा भंग झाल्यास या अधिसूचनेद्वारे प्रदान करण्यात आलेली स्थानीय मंजुरी रद्द करण्याचा अधिकार शासनाकडे राखून ठेवण्यात येत आहे. अशा स्थितीत स्थानीय मंजुरी रद्द झाल्यास शासनाकडे जमा केलेले अधिमूल्य किंवा इतर रक्कम उक्त प्रकल्प प्रवर्तक यांना परत मिळणार नाही.
- (३) शासनाने दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजीच्या अधिसूचनेद्वारे मंजूर केलेल्या फेरबदलानुसार, एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील एकात्मिकृत नगर वसाहतीचे विनियम क्र. १४.१ मधील तरतुदी उक्त वाढीव क्षेत्रास लागू राहतील.
- (४) उक्त अधिसूचित एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्प क्षेत्राकरिता उक्त नियमावलीमधील विनियम क्र. ७.५ **Share of Local / Planning Authority** नुसारच्या तरतुदी लागू राहतील.
- (५) सदर अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अमलात येईल.
- (६) प्रस्तावाखालील स्थानीय मंजुरी प्राप्त उक्त अधिसूचित एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पात समाविष्ट करावयाच्या उक्त वाढीव जमिनींचा तपशील सोबतच्या अनुसूची "अ" मध्ये दर्शविण्यात आला आहे, तसेच वाढीव जमिनींसह उक्त अधिसूचित एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पाची हद्द दर्शविणारा नकाशा अनुसूची "ब" अधिसूचनेसोबत जोडला आहे.
- (७) पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप / अंतिम विकास योजनेमधील विकास योजना रस्ते, आरक्षणे व प्रस्ताव सदर एकात्मिकृत नगर वसाहतीमध्ये कायम ठेवून त्यांचा विकास करून, त्या सुविधा सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून देणे प्रकल्प प्रवर्तकांवर बंधनकारक राहिल.

उक्त अधिसूचित एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पात अंतर्भूत करावयाच्या उक्त वाढीव जमिनींचा तपशील आणि हद्दी दर्शविणारा नकाशा सदर अधिसूचनेसह नागरिकांच्या अवलोकनार्थ कार्यालयीन वेळेमध्ये कामकाजाच्या दिवशी खाली नमूद कार्यालयामध्ये एक महिन्याच्या कालावधीकरिता उपलब्ध राहिल.

१. महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे.
२. जिल्हाधिकारी, पुणे.
३. सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे.
४. उपसंचालक, नगर रचना, नागरी संशोधन घटक, मुख्य कार्यालय, पुणे.
५. सहायक संचालक, नगर रचना, पुणे शाखा.

अनुसूची - अ

मे. अशडॅन डेव्हलपर्स प्रा. लि., मांजरी हाउसिंग प्रोजेक्ट, एलएलपी, वाघोली प्रॉपर्टिज, क्रोनिक्स प्रोजेक्ट्स प्रा. लि.,
एन्व्हिजन कन्स्ट्रुवेल् एलएलपी, असोज रिऑल्टी एलएलपी व वेस्टकॉन स्पेसेस प्रा. लि. यांच्या,
मौजे वाघोली, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील मंजूर एकात्मिक नगर वसाहत
प्रकल्पामध्ये समाविष्ट करावयाच्या क्षेत्राचा तपशील

अ.क्र. मौजे सर्व्हे नं. हिस्सा नं. प्रकल्पात नव्याने समाविष्ट करून
अधिसूचित करावयाचे क्षेत्र (हे.)

अधिसूचित केलेल्या क्षेत्रामध्ये वाढ झालेल्या क्षेत्राचा तपशील :--

१	वाघोली	१२७६	३९	२.०
२	वाघोली	१२७६	४०	२.०
एकूण				४.० हेक्टर

दिनांक २२ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या अधिसूचनेद्वारे
अधिसूचित केलेले क्षेत्र. ७५.८१७६ हेक्टर

या अधिसूचनेद्वारे एकात्मिक नगर वसाहतीचे एकूण
सुधारित अधिसूचित केलेले क्षेत्र. ७९.८१७६ हेक्टर

सदरहू अधिसूचना नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात
यावी.

अविनाश भा. पाटील,
संचालक, नगर रचना,
महाराष्ट्र राज्य, पुणे.

पुणे, २५ मार्च २०२५.

BY DIRECTORATE OF TOWN PLANNING

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

NOTIFICATION

No. R.P.,Pune/Wagholi/ITP/Ashdan/TPV-1/1464/2025.— Whereas, the Government in Urban Development Department, vide its Notification No. TPS-1895/227/C.R.26/95/UD-13, dated 25th November 1997 has sanctioned the Regional Plan for the Pune Region (hereinafter referred to as “the said Regional Plan”) with Development Control Regulation under the provisions of Section 15 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as “the said Act”) which has come into force with effect from 10th February 1998 ;

and whereas, the Government of Maharashtra in Urban Development Department, vide Notification No. TPS/1804/Pune RP D.C.R./UD-13, dated 16th November 2005 and Addendum No. TPS-1804/Pune RP D.C.R./UD-13/Addendum, dated 6th January 2006 has incorporated the regulations for Development of Special Townships by amending the sanctioned Development Control Regulations for the said Regional Plan, under the provisions of sub-section (4) of Section 20 of the said Act, and it has further amended from time to time ;

and æhereas, in exercise of the powers conferred by the provisions of sub-section (1) of Section 3 of the Maharashtra Metropolitan Development Authority Act, 2016 the Government vide Notification of Urban Development Department No. PRD-3316/CR-54/UD-7, dated 11th July 2016 has established Metropolitan Region Development Authority to be called “the Pune Metropolitan Region Development Authority” (hereinafter referred to as “the said Development Authority”) for the Metropolitan Area of Regional Plan more specifically described in the Schedule appended thereto ;

and whereas, the Government in Urban Development Department *vide* its Government Notification No. TPS-1817/CR-173/17/UD-13, dated 18th January 2018, appointed the said Development Authority as a "Special Planning Authority" under the provisions of Section 40 (1) of the said Act ;

and whereas, the Government in Urban Development Department has accorded Location Clearance for the Special Township Project proposed by L. K. Developers Pvt. Ltd. in Village Manjari Kh. and Wagholi, Taluka Haveli, District Pune on Lands Admeasuring an area of 40.0964 Ha., approximately *vide* Government Notification No. TPS-1807/245/C.R.641/07/UD-13, dated 4th April 2008 and thereafter Government in Urban Development Department has accorded Locational Clearance for additional lands admeasuring an area of 1.255 Ha. of village Manjari Kh. *vide* its Government Addendum No. TPS-1807/245/C.R.641/07/UD-13, dated 4th December 2008. Therefore, total area having Locational Clearance is 41.3514 H. (hereinafter referred to as "the said Notified Special Township Project") ;

and whereas, as per the Central Government's Certificate dated 9th April 2010, the name of L. K. Developers Pvt. Ltd. company has been changed as Kul Developers Pvt. Ltd. and thereafter as per the Central Government's Certificate, dated 21st May 2018, the name of Kul Developers Pvt. Ltd. has been changed as Ashdan Developers Pvt. Ltd. and accordingly the said area has been transferred to Ashdan Developers Pvt. Ltd. (hereinafter referred to as "the said Project Proponent") ;

and whereas, the Government in Urban Development Department *vide* Notification No. TPS-1818/1349/CR-229/18/20(4)/UD-13, dated 20th November 2018 for Regional Plan area and Notification No. TPS-1816/CR.368/16/part-1/DP-ITP/UD-13, dated 8th March 2019 sanctioned Development Control Regulations for the Special Planning Authority area in Order to incorporate the regulations for Development of Integrated Townships Project ;

and whereas, the said notified Special Township Project area came within Pune Metropolitan Region and the said Development Authority has sanctioned second revised Master Plan of the said notified Township Project on 21st December 2019 for 40.4497 Ha. area and thereafter Tenth Revised master plan sanctioned on 16th January 2025 for 75.11 Ha. area with certain conditions as per Regulation No. 6.6.1 of the said Regulations (hereinafter referred to as the "said Integrated Township Project") ;

and whereas, under the provisions of Sections 37(1AA)(c) and 20(4) of the said Act, the Government in Urban Development Department *vide* its Notification No. TPS-1821/452/CR-105/2022/(Part-2)/UD-13, dated 5th September 2024 sanctioned the modification, to make certain changes in the Regulation No. 14.1 for the Integrated Township Project of the sanctioned Unified Development Control and Promotion Regulations (UDCPR). As per the footnote of the above modified Regulation No. 14.1, for the effective implementation of these sanctioned modifications will be applicable to the prevailing ITP policy of the respective DCR of NAINA, CIDCO, MSRDC and PMRDA, the prevailing provisions of ITP policy of respective DCR of NAINA, CIDCO, MSRDC and PMRDA will continue wherein no modifications are proposed (hereinafter referred to as "the said Regulations") ;

and whereas, for the said Special Township Project proposed by the said project proponent in village Manjari Kh. and Wagholi, Taluka Haveli, District Pune on lands admeasuring as area of 41.3514 Ha., the Director of Town Planning, Maharashtra State, Pune has accorded Locational Clearance for additional land admeasuring 20.1450 Ha. *vide* Notification No. R.P.,Pune/village-Manjari Kh.,Wagholi/ITP/TPV-1/2986, dated 27th October 2020 and additional land admeasuring 5.864 Ha. *vide* Government of Maharashtra in Urban Development Departments Notification No. TPS-1821/1661/CR-138/2022/UD-13, dated 20th February 2023. Thereafter, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune has accorded Locational Clearance for additional land admeasuring 2.4221 Ha. *vide* Notification No. R.P.,Pune/village-Manjari Kh., Wagholi/ITP/TPV-1/3885, dated 19th July 2024 and additional land admeasuring 6.0351 Ha. *vide* Notification No. R.P.,Pune/village-Manjari Kh, Wagholi/ITP/TPV-1/6194, dated 22nd November 2024. Accordingly, total area having Locational Clearance is 75.8176 Ha. (hereinafter referred to as the "said Notified Integrated Township Project") ;

and whereas, the said project proponent now *vide* its Letter dated 10th February 2025 and 28th February 2025 submitted a proposal as per the provisions of Regulation No. 4.5 of the said Regulations to the Directorate for the grant of revised Locational Permission by incorporating new additional land admeasuring area about 4.0 Ha. from Gat Nos. 1276/39 and 1276/40 of village Wagholi, Taluka Haveli, District Pune in the area of the said Project ;

and whereas, as per the said Regional Plan, the said additional lands are included in "Agriculture and No Development Zone" and affected by the 24.0 mtrs. and 30.0 mtrs. wide R. P. Road ;

and whereas, as per the documents submitted by the said Project Proponent, the Ownership and Development Rights of the said additional lands proposed to be incorporated in the said Project are to be acquired by the said Project Proponent and the said Project Proponent has also submitted an Affidavits to that effect as per Revenue record ;

and whereas, as per the Regulation No. 4.5 of the said Regulation, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune as per the request of said Project Proponent, may grant to add or delete any area, not exceeding 50 per cent of the total area under Locational Clearance ;

and whereas, as per the request of the said Project Proponent, the area of the said additional lands to be added is less than 50 per cent of the 75.8176 Ha. area of the said Project, for which Government has given locational clearance.

and whereas, it is accordingly expedient to designate the area of the lands to be incorporated and deleted on the said Regional Plan under the provisions of sub-section (3) of Section 18 of the said Act as the additional project area for the said Project ;

and whereas, the said Project Proponent, *vide* Challan No. GRN MH018110549202425P, dated 19th March 2025 / defacement No. 0010106999202425, dated 21st March 2025 has deposited an amount of Rs. 9,91,200 through the Assistant Director of Town Planning, Pune Branch, Pune which is at the rate of 10 per cent of the total premium charges at the stage of Locational Permission as per the Regulation No. 4.5 of the said regulation for said Project for the said additional lands falling in zones, other than residential and commercial.

Now, therefore, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune under the regulation No. 4.5 of the said Regulation hereby grants permission to add the area 4.0 Ha. more specifically described in Schedule - "A" appended hereto, in the area of said Notified Integrated Township Project for which Locational permission has already been granted, subject to the following terms and conditions ;

Terms and Conditions of Integrated Township Project :-

(I) Conditions of Ownership :-

- (1) It shall be the responsibility of the said Project Proponent to procure the proof of Ownership / Development Rights of said additional lands along with the area under the said Notified Integrated Township Project. Also while applying for Letter of Intent, it is obligatory on the said Project Proponent to submit to the Collector, Pune, the extracts of original certified documents of the registered Memorandum of Understanding, registered documents of joint venture, original measurement plans, documents proving the ownership rights, development rights etc.
- (2) Part area of lands shall be included in the said Notified Integrated Township Project after obtaining measurement plan issued by the Deputy Superintendent of Land Records. If such lands are not remain continuous with the lands under the said Notified Integrated Township Project, then area of land stand automatically deleted from the said Notified Integrated Township Project area and the said Notified Integrated Township Project shall not be implemented on such lands. 3) The Collector, Pune should take appropriate action regarding land holding titles like "भोगवटा वर्ग-२", "सरकार" "New Tenure" lands and Surplus lands declared under Urban Land Ceiling Act, area of schemes under Section 20 of the Urban Land Ceiling Act etc. which are included in the said Notified Integrated Township Project before issuing the letter of intent.
- (4) The Collector, Pune shall verify and take appropriate action in respect of lands which are included in the said Notified Integrated Township Project having entries regarding bank encumbrances and names in the Other Right's column of 7/12 extract, before issuing the letter of intent.

- (5) Before issuing Letter of Intent, the said Authority confirm / verify that, the Survey No. and Hissa No. of 7/12 extracts of the said additional lands to be included in the said Notified Integrated Township Project area should match with record of Measurement Plan.
- (6) If any document of ownership of lands included in the area of the said Notified Integrated Township Project is found false in future or if any judicial proceedings arise regarding the said Notified Integrated Township Project in future, then it shall be the sole responsibility of the said Project Proponent to deal with those proceedings at his own risk and cost. In such case Locational Clearance shall be deemed to be cancelled automatically for those lands.
- (7) The Proposal for obtaining the Revised Locational Clearance has been submitted by Shri. Nathu Mangde, authorized signatory on behalf of Ashdan Developers, Atul Ashok Chordia, Ashok Dhanraj Chordia and 10 other various companies, and new company namely Westcon Spaces Pvt. Ltd. The said land which is to be added and for which locational Clearance is being sought, has been purchased by Shri. Nathu Mangde, on behalf of Westcon Spaces Pvt. Ltd.

As per the Locational Clearance given earlier by the Government / Directorate, the entire responsibility of implementing Integrated Township Project as per the provisions of the said Regulations lies with the said Project Proponent Ashdan Developers Pvt. Ltd. and all the above persons/companies. In this connection the names of the owners / directors / partners of all these companies and their mutual relationships are required to be submitted with the proposal. Therefore, such documents will be required to be submitted by the Project Proponent to the Collector before obtaining a Letter of Intent for the project.

(II) Conditions regarding Environment and Others :-

- (1) The said Project Proponent shall obtain the Environmental Clearance from the Ministry of Environment, Forest and climatic change (MoEF and CC) and from the Appropriate Competent Authority before obtaining the Building Permission within the lands to be incorporated in the area of the said Notified Integrated Township Project. Also the terms and conditions of the Notifications issued by the Ministry of Environment, Forest and Climate Change for the Environment Impact Assessment Act, 1986 from time to time shall be binding on the said Project Proponent.
- (2) The said Project Proponent shall be responsible for making provision for safe disposal of Solid Waste and effluents within the said Notified Integrated Township Project at his own risk and their own cost, as per the criteria and norms decided by the Maharashtra Pollution Control Board and also subject to the provisions and rules under the relevant Act, in this regard.
- (3) The terms and conditions mentioned in No-objection Certificate issued by the Irrigation Department for the said additional lands to be included in the project *i.e.* Gat Nos. 1276/39 and 1276/40, shall be binding on the the said Project Proponent.

The terms and conditions imposed by the Irrigation Department and other concerned department of the State Government from time to time shall be binding on the said Project Proponent. The existing nallas / water courses, etc., in the area of the said Notified Integrated Township Project shall not be closed.

In respect of lands to be included in the said project, a Certificate / No-objection certificate of Irrigation Department about cast of restoration as required should be obtained by the Collector before getting the Letter of Intent for the Project.

- (4) The terms and conditions mentioned in the No-objection Certificate issued by the Assistant Director, Department of Archaeology shall be binding on the the said Project Proponent.
- (5) It shall be binding on the said Project Proponent to provide water supply for the development of the said Notified Integrated Township Project as per the provisions of Regulation No. 10.5 (a) of the said Regulations at their own cost and responsibility. The conditions prescribed by Irrigation Department in these regards, from time to time are binding on the said Project Proponent.
- (6) It shall be binding on the said Project Proponent to provide electricity supply for the development of the said Notified Integrated Township Project as per the provisions of Regulation No. 10.5 (c) of the said Regulation at their own cost and responsibility. Also the said Authority, shall obtain

from the Project Proponent, necessary permissions and also the firm commitment of electricity supply for the entire area of the said Notified Integrated Township Project from the concerned power supply company before the approval of the Master Plan as per the provisions of Regulation No. 6.5 of the said Regulation.

- (7) The said project proponent shall submit certificate regarding the lands of Maharashtra Industrial Development Corporation are not included in Integrated Township.

(III) Regarding Development :-

- (1) The said Project Proponent shall provide access road of required width as per said Regulation but minimum 9.0 mtrs. free of cost to the lands owned by other private persons, which are surrounded by the area under the said Notified Integrated Township Project.
- (2) It is binding on the said Project Proponent to protect the easement rights of the existing public roads passing through the area of the said Notified Integrated Township Project.
- (3) It shall be binding on said Project Proponent to construct CD work on Nalla included in the area of the said Notified Integrated Township Project with the permission of concern department and to keep distance from River, Nallas, Canal, Lake and other Water bodies within the area of the said Notified Integrated Township Project required as per the said Regulation for Development of Integrated Township Project.
- (4) No construction of any type shall be allowed on the lands having slope equal to or more than 1:5 in the said project, whether such lands are specifically marked as such on the Development Plan or not. Also No development activity shall be permissible and no development involving cutting / levelling / filling etc. Shall be allowed on such lands.
- (5) The said Project Proponent shall have to plan and earmark the lands at suitable location within the area of the said Notified Integrated Township Project for public purpose reservations and also for basic infrastructure required for the population to be accommodated within the said Project, as per the said Regulation and shall plan and develop the same at his own cost.
- (6) It shall be binding on the said Project Proponent to provide the System of Rain Water Harvesting in each building of the said Notified Integrated Township Project.
- (7) It shall be binding on the said Project Proponent to provide the System of Waste-Water Recycling in each building of the said Notified Integrated Township Project for reuse of the used water.
- (8) It shall be binding on the said Project Proponent to provide and operate Solar Energy System within the said Notified Integrated Township Project.

IV) Other Terms and Conditions :-

- (1) The terms and conditions mentioned with reference to the Locational Clearance, amalgamation and the said additional area *vide* Notifications dated 4th April 2008, dated 4th December 2008 and dated 20th February 2023 issued by the Government in Urban Development Department and Notification dated 27th October 2020, dated 19th July 2024, and dated 22nd November 2024 issued by Directorate of Town Planning shall be applicable for the said Notified Integrated Township Project.
- (2) In case of breach of any of the terms and conditions by the said Project Proponent the powers / rights of cancellation of the Locational Clearance granted *vide* this Notification are reserved with Government. If Locational Clearance stands cancelled due to non-compliance or non-fulfilment of above stated conditions then, the premium or any other amount paid by the Applicant to the Government shall not be refunded to the said Project Proponent.
- (3) As per the modifications sanctioned by the Government *vide* notification dated 5th September 2024, the provisions of Regulation No. 14.1 of Integrated Township Project of Unified Development Control and Promotional Regulations shall be applicable to the said additional area.

- (4) The provisions mentioned in Regulation No. 7.5 of the said Regulation regarding the share of Local / Planning Authority shall be applicable for the said Notified Integrated Township Project.
- (5) This Notification shall come into force on the date of its publication in the Maharashtra Government Gazette.
- (6) The details of the said additional lands incorporated within the said Notified Integrated Township Project are given in Schedule - A appended hereto. Also the plan showing the boundaries of the said Notified Integrated Township Project including the said additional lands is given in Schedule - B appended hereto.
- (7) It is binding on the said Project Proponent to provide and develop the Development Plan Roads, reservations and proposals provided in the Draft / Final Development Plan of PMRDA and these shall be made available to the common public.

The details of the said additional lands incorporated within the said Notified Integrated Township Project and the plan showing the boundaries along with this Notification shall be made available for the inspection of the general public during office hours on all working days at the following offices :—

1. The Metropolitan Commissioner, Pune Metropolitan Region Development Authority, Pune.
2. The Collector, Pune.
3. The Joint Director of Town Planning, Pune Division, Pune.
4. The Deputy Director of Town Planning, Urban Research Cell, Pune.
5. The Assistant Director of Town Planning, Pune Branch.

Schedule - A

**Details of Lands included in Integrated Township Project of Ashdan Developers Pvt. Ltd.,
Manjari Housing Projects LLP., Wagholi Properties, Chronix Projects Pvt. Ltd.,
Envision Constuvel LLP., Asoj Realty LLP and Westcon Spaces Pvt. Ltd.,
Wagholi, Taluka Haveli, District Pune.**

Sr. No.	Mouje	Survey No.	Hissa No.	Details of land area to be included in earlier notified area (Ha.)
1	2	3	4	5
Details of additional area in notified area :-				
1	Wagholi	1276	39	2.0
2	Wagholi	1276	40	2.0
Total				4.0 Ha.
Area Notified By Notification dated 22nd November 2024.				75.8176 Ha.
Total Revised Notified Area of Township.				79.8176 Ha.

This Notification shall also be published on the website of Directorate of Town Planning and Valuation www.dtp.maharashtra.gov.in

Pune, 25th March 2025.

AVINASH B. PATIL,
Director of Town Planning,
Maharashtra State, Pune.

जिल्हाधिकारी यांजकडून

जिल्हा सोलापूर

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक भूसं/कार्या-१/आरआर-१०८५/एसआर-२८/२०२५.— ज्याअर्थी, सोलापूर महानगरपालिकेची विकास योजना (दु.सु.) (यापुढे "उक्त विकास योजना/सुधारित विकास योजना" म्हणून संबोधिलेली) शासनाने नगर विकास विभागाची अधिसूचना क्र. टीपीएस/१७०१/२७३५/प्र.क्र.४१०३/यूडी-१३, दिनांक २८ ऑक्टोबर २००४, अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१ पोट-कलम (१) अन्वये (यापुढे "उक्त महाराष्ट्र अधिनियम" म्हणून संबोधिलेला) मंजूर केली असून, ती दिनांक १५ डिसेंबर २००४ पासून अमलात आली आहे ;

ज्याअर्थी, सोलापूर महानगरपालिका अंतर्गत, जुना बोरामणी नाका ते मोरारका बंगला, फ्लाय ओव्हर सेक्शन-२ पर्यंतचा प्रकल्प संपूर्णपणे सोलापूर महानगरपालिका शहर हद्दीतून जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या सेक्शन-२ प्रकल्प, शहरातील २१.०० मी. रुंदीच्या विकास योजना रस्त्यावरून प्रस्तावित असून या फ्लाय ओव्हरमधील जंक्शनचे ठिकाणी आवश्यक रस्ता रुंदी ४१.०० मी. इतकी नियोजित असल्याने, अस्तित्वातील २१.०० मी. विकास योजना रस्त्याच्या रुंदीमध्ये वाढ प्रस्तावित केल्याप्रमाणे महाराष्ट्र शासन, नगर विकास विभागाकडील अधिसूचना निर्णय क्र. टीपीएस-१७१८/९४०/प्र.क्र.२८१/१८/नवि-१३, दिनांक १७ ऑक्टोबर २०१८ अन्वये, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ (२) अन्वये, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सोलापूर अंतर्गत, सोलापूर शहरातील फ्लाय ओव्हर सेक्शन-२ साठीच्या प्रस्तावित रस्ता रुंदीच्या आखणीप्रमाणे अस्तित्वातील रस्त्याच्या रुंदीत वाढ करण्यास मान्यता दिलेली आहे.

आणि ज्याअर्थी, सोबतच्या अनुसूचीत नमूद केलेली जमीन (यापुढे "उक्त जमीन" म्हणून संबोधिलेली) उक्त सुधारित सोलापूर विकास योजनेत सेक्शन-२, जुना बोरामणी नाका ते मोरारका बंगलापर्यंत फ्लाय ओव्हर या प्रस्तावाने बाधित होत आहे. (यापुढे "उक्त सार्वजनिक प्रस्ताव" म्हणून संबोधिलेली).

आणि ज्याअर्थी, सोलापूर महानगरपालिकेने (यापुढे "उक्त महानगरपालिका" म्हणून संबोधिलेली) उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२६ पोट-कलम (१) अन्वये, उक्त जमीन उक्त सार्वजनिक प्रस्तावासाठी संपादन करणेबाबत शासनाकडे अर्ज केला आहे.

आणि ज्याअर्थी, या कार्यालयाने संयुक्त मोजणी प्रस्तावात कळविलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने नगर भूमापन अधिकारी, सोलापूर यांनी त्यांचे कार्यालयीन पत्र दिनांक २२ सप्टेंबर २०२२, दिनांक १९ जानेवारी २०२४, दिनांक २१ मार्च २०२४ आणि दिनांक २७ मार्च २०२५ वेळोवेळी संयुक्त मोजणी व क्षेत्र विवरणपत्र दुरुस्ती करून सुधारित संयुक्त मोजणी नकाशे व विवरणपत्र सादर केली आहे.

आणि ज्याअर्थी, नगर भूमापन अधिकारी, सोलापूर यांनी कळविलेल्या अहवालानुसार एकूण १५ मिळकतीबाबत नव्याने अधिसूचना निर्गमित करणे आवश्यक आहे.

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास व सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी, उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १५१ पोट-कलम (१) खाली काढलेल्या अधिसूचना क्र. टीपीएस/२१७५/५१०६/यूडी-७, दिनांक ३ मार्च १९७९ अन्वये, मंजूर विकास योजनेत सार्वजनिक प्रयोजनासाठी निर्दिष्ट करण्यात आलेल्या जमिनीबाबतच्या उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२६ पोट-कलम (१) (२) व (४) खालील राज्य शासनाने वापरावयाच्या शक्ती जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेल्या आहेत ;

आणि ज्याअर्थी, उक्त जमीन उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२५ मधील तरतुदीनुसार उक्त सार्वजनिक प्रस्तावासाठी आवश्यक असल्याबाबतची जिल्हाधिकारी, सोलापूर यांची खात्री झाली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त जमिनीच्या संपादनापोटी द्यावयाच्या नुकसानभरपाईची रक्कम संपूर्णपणे उक्त महानगरपालिकेने अदा करावयाची आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२६ पोट-कलम (२) मध्ये निर्दिष्टित केलेली कालमर्यादा उलटून गेलेली आहे.

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना (तिसरी सुधारणा) अधिनियम, २०१५ च्या नियम ५ (दोन) नुसार महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ अंतर्गत विकास योजनेतील आरक्षित जमिनीचे संपादन करताना भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यापुढे "उक्त संपादन अधिनियम" म्हणून संबोधिलेला) मधील कलम ४ ते १५ (दोन्ही सह) ला सूट दिली आहे. सदरचा अधिनियम महाराष्ट्र शासन राजपत्रात असाधारण क्र. ७१, दिनांक ३१ डिसेंबर २०१५ रोजी प्रसिद्ध झालेला आहे, आणि म्हणून उक्त संपादन अधिनियमाच्या कलम १९ च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे सरळ याद्वारे घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने दिनांक २७ ऑगस्ट २०१४ च्या अधिसूचनेद्वारे केलेले भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) अधिनियम, २०१३ च्या नियम १७ अनुसार या संपादन प्रकल्पातील बाधित कुटुंबे ही उक्त संपादन अधिनियमाच्या दुसऱ्या व तिसऱ्या अनुसूचीनुसार पुनर्वसन व पुनर्वसाहतीचे घटक म्हणून विचार केला जाण्यासाठी पात्र नाहीत.

त्याअर्थी, शासनाने प्रदत्त केलेल्या शक्तीनुसार आणि उक्त महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमाच्या कलम १२६ पोट-कलम (४) सह उक्त भूमी संपादन अधिनियम, २०१३ च्या कलम १९ अन्वये, जिल्हाधिकारी, सोलापूर असे घोषित करतात की, उक्त जमीन उक्त सार्वजनिक प्रस्तावाच्या प्रयोजनासाठी आवश्यक आहे ;

उक्त जमिनीच्या संबंधात यापुढे करावयाच्या सर्व संपादनाच्या कार्यवाहीबाबत, जिल्हाधिकाऱ्यांचे काम पार पाडण्याकरिता उक्त संपादन अधिनियमाच्या कलम ३ खंड (ग) अन्वये, याद्वारे भूमी संपादन, विशेष अधिकारी, विशेष घटक, सोलापूर यांची नेमणूक करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे उक्त जमिनीच्या संपादनाची उक्त सार्वजनिक प्रस्तावाच्या प्रयोजनासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू करावी, असे निदेश देण्यात येत आहेत.

उक्त जमिनीचे सर्व्हे क्रमांक, संपादनाचे क्षेत्र, जमिनीचे नकाशे, इत्यादी कागदपत्रे भूमी संपादन, विशेष अधिकारी, विशेष घटक, सोलापूर, डॉ. कोटणीस हॉल, पहिला मजला, शुभराय आर्ट गॅलरीजवळ, पार्क चौक, सोलापूर-४१३ ००१ यांच्या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.

अनुसूची

सोलापूर महानगरपालिका

जिल्हा सोलापूर, गावाचे नाव : सोलापूर महानगरपालिका

अ.क्र.	न.भू.क्र. / अ.भू.क्र.	संपादित क्षेत्र चौ.मी.	संपादनाचे प्रयोजन
१	२	३	४
१	फा. प्लॉ. नं. ७-बी/२अ, टी.पी.-१	१३९.६०	जुना बोरामणी नाका ते मोरारका बंगला
२	फा. प्लॉ. नं. ७-बी/२ब, टी.पी.-१	८५.८७	(फ्लाय ओव्हर सेक्शन-२)
३	फा. प्लॉ. नं. ९/१२९, टी.पी.-१	१.८०	
४	फा. प्लॉ. नं. २८/अ/६, टी.पी.-१	९१.२०	
५	फा. प्लॉ. नं. ३७/३०९ ते ३१२/४-अ, टी.पी.-१	४.००	
६	फा. प्लॉ. नं. ३७/३०९ ते ३१२/४-ब, टी.पी.-१	२.००	
७	फा. प्लॉ. नं. ३७/३०७, टी.पी.-१	७.५.	
८	फा. प्लॉ. नं. ३५/९७/१, टी.पी.-१	७.००	
९	फा. प्लॉ. नं. ३५/९८-अ, टी.पी.-१	७.००	
१०	फा. प्लॉ. नं. ५१/३/९, टी.पी.-३	४५६.५०	
११	फा. प्लॉ. नं. १०८, टी.पी.-३	६६५.२३	
१२	फा. प्लॉ. नं. १०९, टी.पी.-३	७४४.३१	
१३	फा. प्लॉ. नं. २१७/३, टी.पी.-३	८९. १७	
१४	फा. प्लॉ. नं. २१७/२, टी.पी.-३	२३.८७	
१५	फा. प्लॉ. नं. ११९/१९, टी.पी.-३	३३.२५	

संपादनाचे प्रयोजन : "जुना बोरामणी नाका ते मोरारका बंगला फ्लाय ओव्हर सेक्शन-२"

कुमार आशीर्वाद (भा.प्र.से.),

जिल्हाधिकारी, सोलापूर.

सोलापूर, ५ एप्रिल २०२५.

आयुक्त यांजकडून

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदल

सूचना

क्रमांक नरवि/कावि-१०/१२३/२०२५.— ज्याअर्थी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची जुन्या हद्दीच्या पिंपरी-वाघेरे गावाच्या सुधारित विकास योजनेस महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१ (१) अन्वये, महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८९३/१२७६/सीआर-१७४/९३/यूडी-१३, दिनांक १८ सप्टेंबर १९९५ अन्वये मंजूर मिळालेली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेनुसार सर्व्हे नंबर १५५-अ (पै.) यांसी सि.स.नं. ५६६५ या मिळकतीमधील PCMT Bus Terminus करिता १ हेक्टर क्षेत्र आरक्षणाकरिता समाविष्ट होते. (यापुढे "उक्त विकास योजना" म्हणून संबोधिलेली).

ज्याअर्थी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मा. प्रशासक यांजकडील महापालिका सभा, ठराव क्रमांक ८५३, दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ अन्वये मौजे पिंपरी-वाघेरे येथील सर्व्हे नंबर १५५-अ (पै.) यांसी सि.स.नं. ५६६५ या मिळकतीमधील आ.क्र. ९८ PCMT Bus Terminus या आरक्षणातील नकाशात दर्शविलेले अंदाजे ४७५० चौ.मी. क्षेत्र "भीमसृष्टी" याकरिता महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये कार्यवाही करण्यास मान्यता मिळालेली आहे. (यापुढे "उक्त ठराव" म्हणून संबोधित केलेला).

आणि ज्याअर्थी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने "मौजे पिंपरी-वाघेरे येथील सर्व्हे नंबर १५५-अ (पै.) यांसी सि.स.नं. ५६६५ या मिळकतीमधील आ. क्र. ९८, PCMT Bus Terminus या आरक्षणातील १ हेक्टर क्षेत्रापैकी नकाशात दर्शविलेले अंदाजे ४७५०.०० चौ.मी. क्षेत्र "भीमसृष्टी" या प्रयोजनाकरिता महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये, फेरबदलाची विहित कार्यवाही उक्त निदेश व उक्त ठरावानुसार करण्याचे योजिले आहे. (यापुढे "उक्त फेरबदल प्रस्ताव" म्हणून उल्लेख केलेला).

आणि ज्याअर्थी, उक्त फेरबदलाचा प्रस्ताव नागरिकांच्या अवलोकनार्थ उपसंचालक, नगर रचना, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे-४११ ०१८ यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत ठेवण्यात आलेला आहे.

उक्त फेरबदल प्रस्तावाबाबत नागरिकांच्या काही हरकती अगर सूचना असतील तर त्या सदरची सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत लेखी स्वरूपात आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे-४११ ०१८ यांचे कार्यालयाकडे पाठवाव्यात.

उक्त फेरबदल प्रस्तावाबाबत विहित मुदतीमध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे प्राप्त हरकती / सूचनांचा विचार फेरबदलाचा प्रस्ताव शासनास मंजुरीसाठी सादर करण्यापूर्वी केला जाईल.

टीप :- सदर सूचना व उक्त फेरबदल प्रस्तावाचा नकाशा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शेखर सिंह,

आयुक्त,

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका,

पिंपरी, पुणे-४११ ०१८.

पिंपरी, ३ एप्रिल २०२५.

BY COMMISSIONER

PIMPRI-CHINCHWAD MUNICIPAL CORPORATION

Modification proposed under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

NOTICE

No. TPS/WS/10/123/2025.— Whereas, the Development Plan of Pimpri-Waghare village for old limit of Pimpri-Chinchwad Municipal Corporation has been sanctioned under Section 31 (1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 by the Government of Maharashtra, Urban Development Department, vide Notification No. TPS-1893/1276/C.R.-174/93/UD-13, dated 18th September 1995. (hereinafter referred to as "the said Development Plan").

and whereas, the General Body (Administrator) of Pimpri-Chinchwad Municipal Corporation has passed the resolution *vide* Resolution No. 853, dated 21st February 2025 to complete the modification procedure as laid down under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, As per sanctioned development plan of Pimpri-Waghare Village of Pimpri-Chinchwad Municipal Corporation, Survey No. 155 (P.), C.T.S. No. 5665 is included in Res. No. 98 "PCMC Bus Terminus" having area approximately 1 Hectare and Approx Area of 4750.00 sq.mtrs. is converted as "Bhimsrushti" in said land. (hereinafter referred to as "the said Resolution").

and whereas, as per the said Resolution, at the Pimpri-Chinchwad Municipal Corporation intends to initiate the modification procedure laid in said Act, for Survey No. 155 (P.), C.T.S. No. 5665, Reservation No. 98, "PCMC Bus Terminus" having areal 1.00 Hectare (approximately) and Approx Area 4750 sq.mtrs. is to be deleted from said Reservation and included in "Bhimsrushti" as shown on part plan (hereinafter referred to as "the said Modification").

and therefore, the copy of plan showing the said modification is kept open for public for inspection on all working days during office hours in the office of Deputy Director of Town Planning, Pimpri-Chinchwad Municipal Corporation, Pimpri, and Pune-411 018.

Any person having any suggestions and or objections regarding the said Modification may file the same in writing to the Commissioner, Pimpri-Chinchwad Municipal Corporation, Pimpri, Pune-411 018 within a period of one month from the date of publication of this Notice in the Gazette of Maharashtra Government.

The suggestions and or objections received within the stipulated period will be considered by the Municipal Corporation before submitting the proposal of modification to the Government of Maharashtra for sanction.

SHEKHAR SINGH,

Commissioner,

Pimpri-Chinchwad Municipal Corporation,

Pimpri, 3rd April 2025.

Pimpri, Pune-411 018.

मुख्याधिकारी तथा प्रशासक यांजकडून

जत नगरपरिषद, जत

जत शहराच्या प्रारूप विकास योजनेमधील फेरबदल / बदलांच्या सूचीचे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २८ (४) अन्वये प्रसिद्धीकरण.

सूचना

क्रमांक जत न.प./६६६/२०२५.— ज्याअर्थी, जत नगरपरिषदेने, नियोजन प्राधिकरण म्हणून, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २६(१) नुसार प्रारूप विकास योजना, दिनांक ७ मार्च २०२४ चे सूचनेद्वारे नागरिकांच्या सूचना / हरकती मागविण्यासाठी प्रसिद्ध केली आहे. सदरची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात, भाग एक--पुणे विभागीय पुरवणीमध्ये गुरुवार ते बुधवार, मार्च १४-२०, २०२४ रोजी प्रसिद्ध झाली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त योजनेवर विहित मुदतीत प्राप्त सूचना व हरकतींचा विचार करून उक्त अधिनियमाच्या कलम २८(४) नुसार स्थापन झालेल्या नियोजन समितीने तिचा अहवाल उक्त नियोजन प्राधिकरणाकडे दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी सादर केला ;

आणि ज्याअर्थी, नियोजन समितीने सादर केलेल्या अहवालावर विचारांती उक्त नियोजन प्राधिकरणाने, त्यातील बहुतांश बाबी मान्य करून व काही बाबीत नव्याने बदल करून, उक्त योजनेत फेरबदल / बदल करण्यासाठी व ती उक्त अधिनियमाच्या कलम ३० नुसार शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यासाठी ठराव क्रमांक १६४, दिनांक ३० सप्टेंबर २०२४ पारित केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २८ (४) खालील तरतुदीनुसार उक्त योजनेच्या मसुद्यात केलेले फेरबदल / बदल नागरिकांच्या अवलोकनार्थ प्रसिद्ध करणे आवश्यक आहे ;

त्याअर्थी, उक्त प्रारूप विकास योजनेच्या मसुद्यात नियोजन प्राधिकरणाने उक्त अधिनियमाचे कलम २८ (४) नुसार केलेल्या फेरबदलांची / बदलांची सूची परिशिष्ट "अ" मध्ये नमूद केल्याप्रमाणे, नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर फेरबदल / बदल दर्शविणारा उक्त प्रारूप विकास योजनेचा नकाशा खालील नमूद केलेल्या कार्यालयांत कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत ३० दिवसांच्या कालावधीकरिता नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आला आहे.

(१) मुख्याधिकारी, जत नगरपरिषद, जत.

(२) सहायक संचालक, नगर रचना, सांगली शाखा, सांगली.

परिशिष्ट - अ

सूचना / हरकत क्रमांक	बदल क्रमांक	बदल
१	२	३
३२	एम - १	आरक्षण क्रमांक ०६, फिश मार्केट/मटन मार्केट हे सर्व्हे नं. ७०६ (जुना सर्व्हे नंबर ७६१/ब) येथे आरक्षण क्र. १०, "टाऊन हॉल" साईटच्या आरक्षित जागेच्या मागील उर्वरित जागेत स्थलांतरित करावे, तसेच सर्व्हे नंबर ६९८/२ मधील आरक्षण क्रमांक ०६, "फिश मार्केट / मटन मार्केट" बाधित जागा लागतच्या क्षेत्र रहिवास असल्याने रहिवास विभागात समाविष्ट करण्यात यावे.
६९	एम - २	तसेच प्रस्तावित १८ मी. पूर्व-पश्चिम रस्ता, सर्व्हे नंबर ५८, ५९, २७३ यांची दक्षिण सरहद्द, तसेच सर्व्हे नंबर २९२, २८५, २८४ यांच्या उत्तर बाजूकडील सामाईक सरहद्दीवरून समसमान प्रस्तावित करण्यात यावा.
६९	एम - ३	प्रस्तावित आरक्षण क्रमांक २६, "झामा थिएटर" चे पश्चिम बाजूने दक्षिण-उत्तर १२ मीटर रुंदीचा रस्ता, सर्व्हे नंबर २८८, २८६, २८६ यांची पूर्व सरहद्द सर्व्हे नंबर २८७, २८३, २८४ यांची सामाईक पश्चिम सरहद्दवरून उत्तरेकडील प्रस्तावित १८ मीटर रुंदीच्या रस्त्यांपर्यंत समसमान रुंदीने प्रस्तावित करण्यात यावा.
७५	एम - ४	सर्व्हे नंबर ३१९/२ वरील प्रस्तावित आरक्षण क्रमांक २४, "कृषी उत्पन्न बाजार समिती" रद्द करून त्या खालील क्षेत्रलागत वापर विभागानुसार रहिवास विभागात समाविष्ट करण्यात यावे.
११८	एम - ५	सिटी सर्व्हे नंबर ८९४ येथील रेखांकनामधील क्षेत्र सार्वजनिक / निम-सार्वजनिक विभागऐवजी रहिवास विभागात दर्शविण्यात यावा.
११९	एम - ६	सर्व्हे नंबर ७०३/३, क्षेत्र १८९९.६ चौ.मी., ७०३/३/पै/१, क्षेत्र ८.५१ चौ.मी., ७०३/३/पै/३, क्षेत्र १०.२५९ चौ.मी. क्षेत्र सार्वजनिक / निमसार्वजनिक विभागऐवजी रहिवासी भागात समाविष्ट करण्यात यावी.
१२०	एम - ७	सि.स.नं. ३४७८/२, ३४७९, ३४८०, ३४८१, ३४८२, ३४८३, ३४८५, ३४८६, ३४८७, ३४८८ हे हरकत क्रमांक १२० अन्वये, सार्वजनिक / निम-सार्वजनिक झोनऐवजी रहिवास विभागात समाविष्ट करण्यात यावे.
१२१	एम - ८	सि.स.नं. ८१७, ८९४, ९०२ मधील अर्जदार यांनी मागणी केलेले क्षेत्र सार्वजनिक / निम-सार्वजनिक विभागऐवजी रहिवास विभागात समाविष्ट करणेत यावे.
१२२	एम - ९	सि.स.नं. ८९७ व सन ५१५ मधील अर्जदार यांनी मागणी केलेले क्षेत्र सार्वजनिक / निम-सार्वजनिक विभागऐवजी रहिवास विभागात समाविष्ट करणेत यावे.
१२३	एम - १०	सर्व्हे नंबर ७०८/२/अ मधील शाळेचे क्षेत्राचे १२ आरपेक्षा जास्तीचे दक्षिणेकडील भाग सार्वजनिक / निम-सार्वजनिक विभागऐवजी रहिवास विभागात समाविष्ट करणेत यावे.
१२४	एम - ११	टॉवरचे निश्चित स्थान, सर्व्हे नंबर ६८६/३ ऐवजी सर्व्हे नंबर ७११ मध्ये दाखविण्यात यावे.
१२८	एम - १२	सर्व्हे नंबर ४६२/२-ब/२ व ४६२/२-ब/३ चे मिळकत अर्जदार यांचे मागणीप्रमाणे रहिवास विभागात समाविष्ट करणेत यावी.
ठराव क्र. १६४	एम - १३	सर्व्हे नंबर ६३५ (जुना सर्व्हे नंबर ६९१) मधील आरक्षण क्र. ०१, STP वर नमूद केलेल्या M-१ मधील आरक्षण क्र. ६, फिश मार्केट / मटन मार्केटसाठीच्या सर्व्हे नंबर ७०६ (जुना सर्व्हे नंबर ७६१/ब) च्या मागील उर्वरित जागेत स्थलांतरित करावे व सर्व्हे नंबर ६३५ मधील बाधित जागा Municipal Staff Quarters साठी आरक्षित करणेत यावे, तसेच सोबत जोडलेल्या नकाशा व यादीप्रमाणे भुयारी गटार योजनेकरिता पॅपिंग स्टेशनसाठी जागा आरक्षित करण्यात यावी.

परिशिष्ट - अ--चालू

१	२	३
ठराव क्र. १६४	एम - १४	सर्व्हे नंबर ४५२ (जुना ५१०) मधील आरक्षण. क्र. २०, Garden , सर्व्हे नंबर ४६७ (जुना सर्व्हे नंबर ५२५) मधील उत्तर भागात १५ मी. डी.पी. रस्त्यालगत स्थलांतरित करणेत यावा, तसेच सर्व्हे नंबर ४५२ (जुना ५१०) मधील सदर आरक्षणाने बाधित क्षेत्र लगत वापर रहिवास असल्याने रहिवास विभागात समाविष्ट करणेत यावे.
ठराव क्र. १६४	एम - १५	सर्व्हे नंबर ४५२ (जुना ५१०) मधील आरक्षण क्र. १९, Playground / Yatra Sthal तेथून स्थलांतरित करून सर्व्हे नंबर ४६७ (जुना सर्व्हे नंबर ५२५) मधील उर्वरित भागात व सर्व्हे नंबर ४६६ (जुना ५२४) च्या Charty Bag Temple सोडून उर्वरित संपूर्ण क्षेत्रात प्रस्तावित करणेत यावे, तसेच सर्व्हे नंबर ४५२ (जुना ५१०) मधील सदर आरक्षणाने बाधित क्षेत्र लगत वापर रहिवास असल्याने रहिवास विभागात समाविष्ट करणेत यावे.

अशोक कुंभार,

मुख्याधिकारी तथा प्रशासक,
जत नगरपरिषद, जत.

जत, २८ मार्च २०२५.

BY CHIEF OFFICER AND ADMINISTRATOR

Jath Municipal Council, Jath

Publication of list of Modifications / Changes in Draft Development Plan of Jath under Section 28 (4) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

PUBLIC NOTICE

क्रमांक जत न.प./६६६/२०२५.— Whereas, Jath Municipal Council, being Planning Authority, has published the Draft Development Plan of under Section 26 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, vide Notice dated 7th March 2024 for inviting suggestions / objections from public. The said Notice is published in Maharashtra Government Gazette of Pune Divisional Supplement Part One, dated March 14 - 20, 2024 ;

and whereas, after considering the suggestions / objections to the said Plan received within stipulated period, the Planning Committee constituted under Section 28 (4) of the said Act, has submitted its report to the said Planning Authority on dated 27th September 2024 ;

and whereas, the said Planning Authority after considering the report submitted by Planning Committee, accepted major part of it and made some changes in it and passed Resolution No. 164, dated 30th September 2024 to make modifications / changes to the said Plan and to submit the said Plan for sanction to the Government under Section 30 of the said Act ;

and whereas, it is necessary to publish the said modifications / changes made in the said Plan for inspection of the public as per Section 28 (4) of the said Act ;

Now, therefore, the list of modifications / changes made under Section 28 (4) of the Act, by the said Planning Authority is hereby published as Appendix - "A" as per the provisions of said Act for information of the public. The said Draft Development Plan showing the modifications / changes is kept open for the inspection of the public in the following offices, on all working days, during office hours for a period of 30 days.

(1) The Chief Officer, Jath Municipal Council, Jath.

(2) Assistant Director, Town Planning, Sangli Branch, Sangli.

Appendix - A

Suggestions / Modification		Modifications
Objections No.	No.	
1	2	3
32	M - 1	Reservation No. 6, "Fish Market / Mutton Market" should be shifted in Survey No. 706 (Old Survey No. 761/B) behind Reservation No. 10, "Town Hall" in the remaining land of the S. No. 706.
69	M - 2	The proposed 18 mtrs. wide East-West D.P. Road should be aligned along the southern boundary of Survey Nos. 58, 59, 273 and along the northern boundary of Survey Nos. 292, 285, 284. The width of the proposed road along the common boundary should be equal on both sides.
69	M - 3	The 12 mtrs. wide proposed D.P. Road along the Western side of the Reservation No. 26, "Drama Theatre" should be extended up to proposed 18 mtrs. wide D.P. Road in the North along the eastern boundary of Survey Nos. 288, 286, 285 and along the western border of 287, 283, 284 with equal width on both sides.
75	M - 4	Reservation No. 24, "Agriculture Produce Market Committee" in Survey No. 319/2 should be deleted and the area thereunder be included in Residential Zone as per the Adjoining Zone.
118	M - 5	In the sanctioned layout in City Survey No. 894 the area shown in Public Zone should be included in Residential Zone.
119	M - 6	Survey No. 703/3 area 1899.6 sq.mtrs., 703/3/P./1 area 8.51 sq.mtrs. and 703/3/P./3 area 10.259 sq.mtrs. should be included in Residential Zone instead of Public / Semi-public Zone.
120	M - 7	C.T.S. No. 3478/2, 3479, 3480, 3481, 3482, 3483, 3485, 3486, 3487, 3488 as per suggestion / objection no. 120 should be included in Residential Zone instead of Public / Semi-public Zone.
121	M - 8	As per suggestion / objection No. 121 the area under City Survey Nos. 897, 894 and 902 should be included in Residential Zone instead of Public / Semi-public Zone.
122	M - 9	As per suggestion / objection no. 122 the area under City Survey No. 897 and Survey No. 515 should be included in Residential Zone instead of Public / Semi-public Zone.
123	M - 10	In Survey No. 7087/2/A the area additional to 12.00 aar area of school shown in Public / Semi-public Zone should be included in Residential Zone.
124	M - 11	The location of the tower should be located in Survey No. 711 instead of Survey No. 686/3.
128	M - 12	The area under Survey Nos. 462/2B/2 and 462/2B/3 should be shown in Residential Zone as per suggestion / objection No 128.
Reservation No. 164	M - 13	Reservation No. 01, STP should be shifted in Survey No. 706 behind proposed Modification No. 01 i.e. fish market / mutton market in remaining land of Survey No. 706. The land is Survey No. 635 at affected by STP should be reserved for municipal staff quarters. Also the location for pumping station should be reserved as per the list and map attached.

Appendix - A--Contd.

1	2	3
Reservation No. 164	M - 14	Reservation No. 20, "Garden" in Survey No. 452 (old Survey No. 510) should be shifted in Survey No. 467 (old Survey No. 525) along 15 mtrs. wide D. P. road and in the northern region inside Survey No. 467 (old Survey No. 525). The area freed under Reservation No. 20, "Garden" in Survey No. 452 (old Survey No. 510) should be included in the Residential Zone as the adjoining area is in Residential Zone.
Reservation No. 164	M - 15	Reservation No. 19, "Play Ground / Yatra Sthal" in Survey No. 452 (old Survey No. 510) should be shifted and extended in the remaining area of Survey No. 467 (old Survey No. 525) and in the complete area (except charty bag temple) of Survey No. 466 (old Survey No. 524) The area freed under Reservation No. 19, "Playground / Yatra Sthal" in Survey No. 452 (old Survey No. 510) should be included in the Residential Zone as the adjoining area is in Residential Zone.

ASHOK KUMBHAR,

Chief Officer and Administrator,
Jath Municipal Council, Jath.

Jath, 28th March 2025.

मुख्याधिकारी यांजकडून

लोणावळा नगरपरिषद, लोणावळा

अधिसूचना

क्रमांक लो.न.प.-२/लोकसेवा/७/२०२५-२६.— राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समायोचित लोकसेवा देण्याकरिता, तसेच लोकांच्या स्थानिक प्रशासनाकडून वाढत्या अपेक्षा विचारात घेऊन त्यांना तत्पर व दर्जेदार सेवा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५, दिनांक २८ एप्रिल २०१५ रोजी राज्यभरात लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ मधील कलम ३ (१) अन्वये प्राप्त अधिकारानुसार मा. मुख्याधिकारी, लोणावळा नगरपरिषद, उक्त अध्यादेशाच्या प्रयोजनार्थ लोणावळा नगरपरिषद नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या करण्यात आल्यानुसार व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ अन्वये लोणावळा नगरपरिषदेकडून नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या ६६ लोकसेवांची सूची नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम आणि द्वितीय अपिलीय अधिकारी खालीलप्रमाणे अधिसूचित करण्यात येत आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ कलम ३ अन्वये लोणावळा नगरपरिषद, लोणावळा, जिल्हा पुणे (वर्ग-ब)

जाहीर करावयाच्या लोकसेवेचा तपशील

परिशिष्ट

अ.क्र.	लोकसेवांची सूची	आवश्यक कागदपत्रे	फी / शुल्क	नियत कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
१	जन्म प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी.	प्रशासकीय अधिकारी, उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२	मृत्यू प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी.	प्रशासकीय अधिकारी, उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
३	विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. वास्तव्याचा पुरावा, ३. वयाचा पुरावा, ४. विवाहासाठी उपस्थित साक्षीदारांचे स्वयंघोषणापत्र, ५. १० दिवसांनंतर नोंदणी असल्यास स्वयंघोषणापत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	विवाह नोंदणी अधिनियम, १९९८ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख).	प्रशासकीय अधिकारी, उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

नगर रचना विभाग

४	झोन दाखला देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. ७/१२ उतारा / सिटी सर्व्हे उतारा, ३. मोजणी नकाशा / सिटी सर्व्हे नकाशा.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	रचना सहायक	सहायक नगर रचनाकार	मुख्याधिकारी
५	भाग नकाशा देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. ७/१२ उतारा / सिटी सर्व्हे उतारा, ३. मोजणी नकाशा / सिटी सर्व्हे नकाशा.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	रचना सहायक	सहायक नगर रचनाकार	मुख्याधिकारी
६	बांधकाम परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. वास्तूविशारदाचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे, ४. बांधकाम आराखडा नकाशा (५ प्रती), ५. मोजणी नकाशा, ६. मंजूर रेखांकनाची प्रत.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	६० दिवस	रचना सहायक	सहायक नगर रचनाकार	मुख्याधिकारी
७	जोते प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	रचना सहायक	सहायक नगर रचनाकार	मुख्याधिकारी
८	भोगवटा प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र, ३. जोते प्रमाणपत्र, ४. घरमालक / वास्तूविशारद यांचे पूर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	रचना सहायक	सहायक नगर रचनाकार	मुख्याधिकारी
५१	मोबाईल टॉवर परवाना.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. माहिती तंत्रज्ञान विभाग यांनी दिलेला परवाना, ३. संबंधित इमारतीच्या मालकीहक्काचा पुरावा, ४. वैध भाडेकरारनामा, ५. स्थळाचा नकाशा (१:१०००),	शासनाने विहित केलेले व नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	६० दिवस.	रचना सहायक / बांधकाम अभियंता	सहायक नगर रचनाकार	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
		६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचे वैध भोगवटा प्रमाणपत्र,					
		७. संबंधित इमारतीच्या / जमिनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र,					
		८. सक्षम प्राधिकाऱ्याचा अग्निशमन ना-हरकत दाखला,					
		९. सक्षम प्राधिकाऱ्याचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र,					
		१०. पर्यावरण विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र.					
		११. संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र.					
		१२. शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने / दस्तऐवज.					

मालमत्ता कर विभाग

१०	मालमत्ता कर उतारा देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	कर अधीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
११	थकबाकी नसल्याचा दाखला देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	कर अधीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१२	(अ) दस्तऐवजांच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. दस्तऐवजाची प्रत (खरेदीखत / बक्षीसपत्र / वाटणीपत्र व इतर).	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर अधीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
	(ब) वारसा हक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. वारसा हक्क प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर अधीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१३	नव्याने कर आकारणी करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. भोगवटा प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर अधीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
१४	पुनः कर आकारणी.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर अधीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१५	कराची मागणी पत्र तयार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	कर अधीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१६	कर माफी मिळणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	कर अधीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१७	रहिवास नसलेल्या मालमत्तांना करात सूट मिळणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर अधीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१८	स्वयंमूल्यांकन	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर अधीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१९	आक्षेप नोंदविणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर अधीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२०	उपविभागामध्ये मालमत्ता विभाजन.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे (खरेदीखत, वाटणीपत्र, बक्षीसपत्र इ.).	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर अधीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२१	मालमत्ता पाडणे व पुनःबांधणी कर आकारणी.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर अधीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

पाणीपुरवठा विभाग

२२	नवीन नळजोडणी देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. जागामालकी कागदपत्रे, ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
----	-----------------------	--	--	------------	--------------------	----------------	--------------

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
२३	जलनिस्सारण जोडणी देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. जागामालकी कागदपत्रे, ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२४	मालकी हक्कात बदल करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. मालकी हक्क कागदपत्रे, ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२५	नळजोडणी आकारामध्ये बदल करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला,	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२६	तात्पुरते / कायम-स्वरूपी नळजोडणी खंडित करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२७	पुनः जोडणी करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२८	पाणी वापरामध्ये बदल करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२९	पाणीदेयक तयार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३०	प्लंबर परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३१	प्लंबर परवाना नूतनीकरण करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र, ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३२	थकबाकी नसल्याचा दाखला देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
३३	नादुरुस्त मीटर तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३४	अनाधिकृत नळजोडणी तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३५	पाण्याची दबाव क्षमता तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३६	पाण्याची गुणवत्ता तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३७	पाणी उपसा करणे- साठी केंद्रीय भूजल सर्वेक्षण विभाग (अथवा इतर संबंधित विभाग) यांचे ना-हरकत प्रमाणपत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे पाणी अनुपलब्धता प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. न.प.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, ३. ना-हरकत प्रमाणपत्र दिल्या- नंतर भोगवटा प्रमाणपत्र घेणेबाबतचे व पर्जन्य जल पुनर्भरण करणेबाबतचे प्रतिज्ञापत्र, ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

ना-हरकत प्रमाणपत्र / परवाना

३८	व्यापार / व्यवसाय / साठा करणेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	स्वच्छता निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३९	मंडपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. रस्ता पुनःस्थापन करार.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	मिळकत व्यवस्थापक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४०	नवीन परवाना मिळणे.	१. ओळखपत्र (आयडी प्रूफ), २. लीज डिड / लीगल ऑक्युपंसी डॉक्युमेंट, ३. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	स्वच्छता निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
४१	परवान्याचे नूतनीकरण करणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	स्वच्छता निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४२	परवाना हस्तांतरण.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	स्वच्छता निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४३	परवाना दुय्यम प्रत.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	स्वच्छता निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४४	व्यवसायाचे नाव बदलणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	स्वच्छता निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४५	व्यवसाय बदलणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	स्वच्छता निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४६	परवाना / धारक भागीदाराचे नाव बदलणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	स्वच्छता निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४७	भागीदारांच्या संख्येत बदल (वाढ / कमी).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	स्वच्छता निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४८	परवाना रद्द करणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	स्वच्छता निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४९	कालबाह्य परवानासाठी नूतनीकरण सूचना.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	स्वच्छता निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५०	व्यवसाय परवाना स्वयंनूतनीकरण.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. न.प.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस.	स्वच्छता निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
जाहिरात परवाना							
५१	नवीन जाहिरात परवाना / आकाश-चिन्ह परवाना / नवीन परवाना व नूतनीकरण.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. न.प.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस.	मिळकत व्यवस्थापक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
सिनेमा चित्रीकरण परवाना							
५२	सिनेमा चित्रीकरण परवाना (Movie Shooting License) नवीन परवाना व नूतनीकरण.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. न.प.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस.	मिळकत व्यवस्थापक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
आरोग्य विभाग							
५३	राज्य खाद्य परवान्याकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे ना-हरकत प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. न.प.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना / कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्का-बाबतची कागदपत्रे, ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	स्वच्छता निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५४	खाद्य नोंदणी प्रमाणपत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे आरोग्यविषयक ना-हरकत प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. न.प.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना / कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्का-बाबतची कागदपत्रे, ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	स्वच्छता निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५५	गटारावरील झाकणे सुस्थितीत ठेवणे.	१. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	५ दिवस	स्वच्छता निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
५६	शहरात स्वच्छता ठेवणे.	१. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१ दिवस	स्वच्छता निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
लॉजिंग हाउस परवाना							
५७	लॉजिंग हाउस परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सहआयुक्त, (नगरपरिषद प्रशासन).	विभागीय सहआयुक्त, (नगरपरिषद प्रशासन).
५८	लॉजिंग हाउस परवान्याचे नूतनीकरण करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सहआयुक्त, (नगरपरिषद प्रशासन).	विभागीय सहआयुक्त, (नगरपरिषद प्रशासन).
मंगल कार्यालय / सभागृह परवाना							
५९	मंगल कार्यालय / सभागृह वगैरे परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सहआयुक्त, (नगरपरिषद प्रशासन).	विभागीय सहआयुक्त, (नगरपरिषद प्रशासन).
६०	मंगल कार्यालय / सभागृह वगैरे परवान्याचे नूतनीकरण करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सहआयुक्त, (नगरपरिषद प्रशासन).	विभागीय सहआयुक्त, (नगरपरिषद प्रशासन).
फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र							
६१	फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सहआयुक्त, (नगरपरिषद प्रशासन).	विभागीय सहआयुक्त, (नगरपरिषद प्रशासन).
दूरसंचार पायाभूत सुविधा							
६२	भूमिगत दूरसंचार वाहिनी (ऑप्टिकल फायबर केबल) टाकण्याकरिता परवानगी देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२१/CR-२४२/UD-२०, दि. १९ डिसेंबर २०२२ मधील Schedule III नुसार आवश्यक कागदपत्रे. ३. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२१/CR-२४२/UD-२०, दि. १९ डिसेंबर २०२२ मधील Schedule IV नुसार नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले शुल्क.	६० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हास्तरीय दूरसंचार समिती.	प्रधान सचिव, माहिती तंत्रज्ञान विभाग व अध्यक्ष, राज्यस्तरीय दूरसंचार समिती.

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
वृक्ष तोड परवानगी							
६३	महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५ मधील कलम ८ मधील तरतुदी- नुसार वृक्षतोड परवानगी देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	४५ दिवस	वृक्ष अधिकारी	मुख्याधिकारी	वृक्ष प्राधिकरण

बांधकाम विभाग

६४	रस्ता खोदाई परवाना देणे. नवीन परवाना व नूतनीकरण.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. न.प.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, ३. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस.	नगर अभियंता (स्थापत्य)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
६५	रस्त्यावरील खडे बुजविणे.	१. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.	नगरपरिषद स्तरावर निश्चित केलेले दर.	५ दिवस	नगर अभियंता (स्थापत्य)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

अशोक साबळे,

मुख्याधिकारी,

लोणावळा नगरपरिषद, लोणावळा,

लोणावळा, १ एप्रिल २०२५.

उपसंचालक, भूमी अभिलेख यांजकडून

मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७

अधिसूचना

मौजे वाघोली, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील जमीन एकत्रीकरण योजना

क्रमांक ए.क.क.-२६६/(पुणे)/एस.आर.-४३१/२०२३(हवेली)/४७२५४७९/२०२४.— मौजे वाघोली, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील जमीन एकत्रीकरण योजना, महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक पुरवणी, पृष्ठ ८४५ वर दिनांक २९ मार्च १९७३ रोजी योजना कायम करण्यात आलेबाबतची अधिसूचना प्रसिद्ध झालेली होती. सदरच्या मंजूर एकत्रीकरण योजनेतील गट नंबर १५७ मध्ये दुरुस्ती करणेबाबतच्या प्रस्तावास मान्यता देऊन तो कायदा कलम ३२ (१) अन्वये या कार्यालयाकडील दिनांक ५ जून २०२४ रोजी प्रसिद्ध करणेत आला होता. सदर मुसदा प्रसिद्ध केलेबाबत गाव कामगार तलाठी, वाघोली यांचा दिनांक २९ जुलै २०२४ व तहसीलदार, हवेली यांचा दिनांक ७ ऑगस्ट २०२४ चा अहवाल प्रकरणी सामील आहे. प्रस्तुत प्रकरणी मुसदा प्रसिद्धीअंती या कार्यालयास, तसेच जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, पुणे व उपअधीक्षक, भूमी अभिलेख, हवेली यांचे कार्यालयास कोणाचीही हरकत प्राप्त झालेली नाही. सदर दुरुस्ती योजना मुसदा प्रसिद्धीअंती विनाहरकत आहे.

सबब, मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७ चे कलम ३२ पोट-कलम ३ मधील तरतुदीनुसार उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे मंजूर योजनेतील गट नंबर १५७ चे दुरुस्तीबाबतचा प्रस्ताव कायम करित आहेत.

राजेंद्र मुकुंद गोळे,

उपसंचालक, भूमी अभिलेख,

पुणे प्रदेश, पुणे.

पुणे, १९ मार्च २०२५.

BY DISTRICT DEPUTY REGISTRAR

(See Rule No. 5)

LICENSE FOR CARRYING OF THE BUSINESS OF WAREHOUSING

License No. WHA/PNAG/MKT/4900/OF 2024-25.— License is granted to M/S. Poona Warehouse Pvt. Ltd., Warehousing at Gat No. 1340/1 (Old Gat No. 2326), Wagholi, Taluka Haveli, District Pune (hereinafter referred to as the licensee) on the payment of a fee of Rs. 3550 for conduct business of warehouseman in the ware house(s) situated At Gat No. 1340/1 (Old Gat No. 2326), Wagholi, Taluka Haveli, District Pune referred to as warehouse(s) subject to the provisions of the Bombay Warehouse Act, 1959 the Bombay Warehouse Rules 1960 and on the following conditions namely

1. This license shall be valid up to and inclusive of the 30th September 2025.
2. Licensee shall not carry on the business or a warehouseman at any place other than the said warehouses.
3. The licensee shall carry on the after said business for the storage of the following goods the all agricultural and trival produce *i.e.* Cotton (Ginned and Unginned), Foodstuffs and including Oils, Seeds, Gul, Sugar, Vegetables Oils, Cattle foods including Oil Cakes and other concentrates, Seed Manures, Fertilizers, Agricultural implements, Cement, Paper, Iron and Steel (Metal and Structures), Textile and Insectides, Fungicides and Weedicide, Drugs and Medicine, Tobacco, Cigarettes, Paints, Glass Containers, Glass Articles, Raw material for manufacture of Glass Articles and packing material, Detergents, Sops, Talcum Powder, Whiting Agents Cosmetics, Medicines, Non perishable food products, Electric / Electronic raw materials, Components and spares, Household goods, Tractors, Agricultural Equipments, Engineering Equipments and Beverages etc.
4. This license shall not be transferable.
5. No correction or alteration in the schedule of the charge maintained under Rule 17 of the Bombay Warehouse Rule 1960 shall be valid unless approved by the prescribed authority.
6. This license shall be liable to revoke or suspend in accordance with the provision of Section 8 of the Bombay Warehouse Act, 1959.
7. In the event of revocation or suspension of this license, the licensee shall surrender it to the prescribed authorities along with all the warehouse receipts in his possession.

Date of Renewal

Period for which Licence issued

Signature of the authority

17th March 2025

1st October 2024 to
30th September 2025

PRAKASH L. JAGTAP,

District Deputy Registrar,

Co-operative Societies, Pune (Rural).

Pune, 17th March 2025.

(See Rule No. 5)

LICENSE FOR CARRYING OF THE BUSINESS OF WAREHOUSING

License No. WHA/PNAG/MKT/4901/OF 2024-25.— License is granted to M/S. Dada Fire Works Pvt. Ltd., Warehouse at New Survey No. 194 (Old Survey No. 159) Fursungi, Taluka Haveli, District Pune (hereinafter referred to as the licensee) on the payment of a fee of Rs. 3200 for conduct business of warehouseman in the ware house(s) situated At New Survey No. 194 (Old Survey No. 159) Fursungi, Taluka Haveli, District Pune referred to as warehouse(s) subject to the provisions of the Bombay Warehouse Act, 1959 the Bombay Warehouse Rules 1960 and on the following conditions namely

1. This license shall be valid up to and inclusive of the 30th September 2025.
2. Licensee shall not carry on the business or a warehouseman at any place other than the said warehouses.
3. The licensee shall carry on the after said business for the storage of the following goods the all agricultural and trival produce i.e. Cotton (Ginned and Unginned), Foodstuffs and including Oils, Seeds, Gul, Sugar, Vegetables Oils, Cattle foods including Oil Cakes and other concentrates, Seeds Manures, Fertilizers, Agricultural implements, Cement, Paper, Iron and Steel (Metal and Structures), Textile and Insectides, Fungicides and Weedicide, Drugs and Medicine, Tobacco, Cigarettes, Paints, Glass Containers, Glass Articles, Raw material for manufacture of Glass Articles and packing material, Detergents, Sops, Talcum Powder, Whiting Agents Cosmetics, Medicines, Non perishable food products, Electric / Electronic raw materials, Components and spares, Household goods, Tractors, Agricultural Equipments, Engineering Equipments and Beverages etc.
4. This license shall not be transferable.
5. No correction or alteration in the schedule of the charge maintained under Rule 17 of the Bombay Warehouse Rule 1960 shall be valid unless approved by the prescribed authority.
6. This license shall be liable to revoke or suspend in accordance with the provision of Section 8 of the Bombay Warehouse Act, 1959.
7. In the event of revocation or suspension of this license, the licensee shall surrender it to the prescribed authorities along with all the warehouse receipts in his possession.

Date of Renewal

17th March 2025

Period for which Licence issued

1st October 2024 to
30th September 2025

Signature of the authority

PRAKASH L. JAGTAP,

District Deputy Registrar,

Co-operative Societies, Pune (Rural).

Pune, 17th March 2025.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून

आदेश

क्रमांक जि.उ.नि.ग्रा./ना.पत./अजित/नावात बदल/२५५३/२०२४.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, प्रकाश ल. जगताप, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे ग्रामीण, पुणे आदेश देतो की, अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, राष्ट्रवादी भवन, हडको रोड, पालखी तळाशेजारी, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेचे नाव अनुसया नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अनुसया भवन, हडको रोड, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे याप्रमाणे बदलण्यास खालील अटीस अधीन राहून मंजुरी देत आहे.

१. नाव बदल केल्यामुळे संस्थेच्या किंवा तिच्या कोणत्याही सदस्याच्या किंवा माजी सदस्याच्या कोणत्याही हक्कास किंवा जबाबदारीस बाधा येणार नाही.
२. कोणतेही प्राधिकरण किंवा न्यायालय यांचेपुढे अनिर्णित असलेल्या कोणत्याही वैध कारवायांना बाधा येणार नाही आणि त्या कारवाया नवीन नावाने यापुढे चालू राहतील.

प्रकाश ल. जगताप,

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,

पुणे ग्रामीण, पुणे.

पुणे, १५ ऑक्टोबर २०२४.

आदेश

क्रमांक जि.उ.नि./कक्ष-५/उ.दु./मंजुरी/सातारा/६३३/२०२५.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १३ (२) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चा नियम १२ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, संजयकुमार व्ही. सुद्रिक, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा या आदेशान्वये मलकापूर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मलकापूर, तालुका कराड, जिल्हा सातारा या संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा, दिनांक ६ जानेवारी २०२५ मधील ठराव क्रमांक १ अन्वयेनुसार संमत केलेली उपविधी दुरुस्ती मंजूर करीत आहे.

अ.क्र.	पोटनियम क्रमांक	मंजूर / नामंजूर
१	२	३
१.	२. नोंदणीकृत कार्यालय	मंजूर
२.	७. अधिकृत भागभांडवल	मंजूर

संजयकुमार व्ही. सुद्रिक,

जिल्हा उपनिबंधक,

सहकारी संस्था, सातारा.

सातारा, ४ फेब्रुवारी २०२५.

अंतरिम आदेश

क्रमांक कक्ष-१७/सेवक पत/अवसायन/अंतरिम आदेश/२०२४.— मी, नीलकंठ करे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) अन्वये, मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था, कोल्हापूर ही संस्था अवसायनात घेत आहे व अवसायक म्हणून श्री. डी. आर. पोवार, सहकारी अधिकारी श्रेणी-२ / मुख्य लिपिक अधीन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांची नियुक्ती करीत आहे.

करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था, कोल्हापूर यांना आदेशान्वये सूचित करणेत येते की, या आदेशाचे दिनांकापासून एक महिन्याचे आत अंतरिम आदेश कायम का करणेत येऊ नये ? याबाबतचा लेखी खुलासा संस्थेचे आर्थिक पत्रकासह समक्ष सादर करावा.

अवसायक यांना आदेशित करणेत येते की, संस्थेचे स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता व दफ्तरी चार्ज तात्काळ घ्यावा व तसा अहवाल या कार्यालयास सादर करावा.

प्रस्तुत आदेश आज रोजी माझी स्वाक्षरी व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केली आहे.

नीलकंठ करे,

जिल्हा निबंधक,

सहकारी संस्था, कोल्हापूर.

कोल्हापूर, ३१ डिसेंबर २०२४.

- वाचले :-**
१. या कार्यालयाकडील जा. क्र. जिउनि/अवसायन/अंतिम आदेश/२०१६, दिनांक २३ मार्च २०१६ रोजीचा अंतिम अवसायक आदेश.
 २. या कार्यालयाकडील जा. क्र. कक्ष-१३/जिउनिको/श्री.भास्कररावजी जाधव ना.पत./अवसायक बदल/सन-२०२३, दिनांक १ जून २०२३ रोजीचा अवसायक बदल आदेश.
 ३. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अ व (२) मधील तरतूद.
 ४. सहायक निबंधक, सहकारी संस्था, तालुका भुदरगड यांचे कार्यालयाकडील दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजीचे पत्र.

अंशतः आदेश बदल

क्रमांक कक्ष-१७/जि.उ.नि.को./अवसायन/अवसायक बदल आदेश/४८४७/सन २०२५.— मी, नीलकंठ करे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (२) अन्वये, मला प्रदान केलेल्या श्री. भास्कररावजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, गारगोटी (अवसायनात), तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर संस्थेचा या कार्यालयाने पारित केलेला आदेशान्वये कामकाज समापन करणेचे निर्देश दिले आहेत. सदर समापन करण्यासाठी उक्त अधिनियमाचे कलम १०३ (१) अन्वये, वाचले क्रमांक २ चे आदेशाने श्रीमती. डी. यू. पाटील, सहकारी अधिकारी श्रेणी-१ यांची अवसायक म्हणून नियुक्ती केलेली होती. तथापि, त्यांची बदली झालेने त्यांचे ऐवजी श्री. स्वप्नील आगम, सहकारी अधिकारी श्रेणी-२, अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, तालुका भुदरगड यांचे नावे नियुक्ती आदेश करीत आहे. मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील परिपत्रकीय सूचनास अनुसरून अवसायक यांना देय असणारे मानधन निश्चित करीत आहे. संस्थेच्या अधिकाऱ्यांनी संस्थेच्या सर्व मालमत्तेचा ताबा व नियंत्रण अवसायक यांचेकडे सुपूर्द करावे, तसेच

संस्थेच्या ज्या मालमत्तेवर आणि कारवाई योग्य दाव्यांवर संस्थेचा हक्क असेल किंवा तिला संस्थेचा हक्क असल्याचे आढळून येईल अशी सर्व मालमत्ता किंवा कारवाई योग्य दावे, तसेच संस्थेचे व्यवसायासंबंधीची सर्व पुस्तके अभिलेख व इतर कागदपत्रे अवसायकाकडे सुपूर्द करावीत व तसे केल्याचा अहवाल या कार्यालयास तातडीने सादर करावा.

सदरचा आदेश आज दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी माझी स्वाक्षरी व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला आहे.

नीलकंठ करे,

जिल्हा उपनिबंधक,

सहकारी संस्था, कोल्हापूर.

कोल्हापूर, २३ जानेवारी २०२५.

आदेश

क्रमांक जि.उ.नि./कक्ष ब-३/पतसंस्था विलीनीकरण/सदाशिव ग.पा.ना.पत./नोंदणी रद्द आदेश/६५०७/२०२५.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, मंगेश सुरवसे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली प्रस्तुत आदेशान्वये नोंदणी क्रमांक एसएएन/एमआरजे/आरएसआर/सीआर-४३५/१९९३-९४, दिनांक १५ मे १९९४ अन्वये नोंदविण्यात आलेली सदाशिव गणपतराव पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, माधवनगर, तालुका मिरज, जिल्हा सांगली या संस्थेची उपरोक्त नमूद कारणास्तव नोंदणी रद्द करीत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक १७ मार्च २०२५ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला आहे.

मंगेश सुरवसे,

जिल्हा निबंधक,

सहकारी संस्था, जिल्हा सांगली.

सांगली, १७ मार्च २०२५.

सहायक उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून

आदेश

क्रमांक १४८१/कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/२०२५.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (२) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, दाजी खताळ, सहायक निबंधक, सहकारी संस्था, वडूज, तालुका खटाव, जिल्हा सातारा या आदेशान्वये काळूबाई खाण कामगारांची मजूर सहकारी संस्था मर्यादित, वडूज, तालुका खटाव, जिल्हा सातारा या संस्थेचे व्यवहार बंद करणेबाबत अंतिम आदेश देत आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ (१) प्रमाणे संस्थेचे व्यवहार बंद करणेकामी अवसायक म्हणून श्री. एस. एस. माळी, मुख्य लिपिक यांची नेमणूक करणेत येत आहे.

दाजी खताळ,

सहायक निबंधक, सहकारी संस्था,

वडूज, तालुका खटाव, जिल्हा सातारा.

वडूज, २५ फेब्रुवारी २०२५.

आदेश

क्रमांक १४८२/कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/२०२५.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (२) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, दाजी खताळ, सहायक निबंधक, सहकारी संस्था, वडूज, तालुका खटाव, जिल्हा सातारा या आदेशान्वये जय बजरंग खाण कामगारांची मजूर सहकारी संस्था मर्यादित, वडूज, तालुका खटाव, जिल्हा सातारा या संस्थेचे व्यवहार बंद करणेबाबत अंतिम आदेश देत आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ (१) प्रमाणे संस्थेचे व्यवहार बंद करणेकामी अवसायक म्हणून श्री. बी. ए. भोसले, सहकार अधिकारी श्रेणी-१, वडूज यांची नेमणूक करणेत येत आहे.

दाजी खताळ,

सहायक निबंधक, सहकारी संस्था,

वडूज, तालुका खटाव, जिल्हा सातारा.

वडूज, २५ फेब्रुवारी २०२५.

पोलीस उप-आयुक्त यांजकडून

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (२) (३) प्रमाणे

प्रतिबंधात्मक आदेश

क्रमांक पोउपआ/विशा/पुणे शहर/२६०७/२०२५.— ज्याअर्थी, पुणे शहरात जनतेच्या विविध मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना मोर्चे, धरणे, निदर्शने, बंद व उपोषणासारखे आंदोलनाचे आयोजन करतात. विविध कारणांमुळे, तसेच अतिक्रमण हटवण्याच्या कारवायांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते.

ज्याअर्थी, पुणे शहरात पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे.

२. त्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ च्या कलम ३७ (१) (२) (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे ;

३. त्याअर्थी, मी, मिलिंद मोहिते, पोलीस उप-आयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर, वर नमूद अ. नं. २ च्या आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ च्या कलम ३७ (१) (२) (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून संपूर्ण पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात दिनांक १ एप्रिल २०२५ रोजीचे ००.०१ वा. पासून ते दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजीचे २४.०० वा. पर्यंत १४ दिवसांसाठी खालील नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करित आहे.

(अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रवपदार्थ बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतीकात्मक प्रेताचे, पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, सार्वजनिक टीका करणे, उच्चार, गाणी गाणे, वाद्य वाजविणे.

(फ) पुणे शहरात तैनात असलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याच्या मते, शालीनता किंवा शिष्टाचाराच्या विरोधात असणारी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही वस्तू किंवा वस्तू तयार करणे, प्रदर्शन करणे किंवा प्रसारित करणे, जेणेकरून सार्वजनिक नैतिकता किंवा सुरक्षा धोक्यात येईल किंवा राज्य उलथून टाकणेस कारणीभूत ठरू शकेल.

(ग) यामुळे सभ्यता अगर नीतिमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे या कृत्यांवर बंदी घालित आहे.

(ह) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ च्या कलम ३७ (१) (२) (३) विरुद्ध वर्तन करणे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ च्या कलम ३७ चे पोट-कलम (३) पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे पूर्वपरवानगीशिवाय सभा घेणेस किंवा मिरवणूक काढणेस बंदी घालित आहे.

वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही. हा आदेश खाजगी सुरक्षारक्षक किंवा गुरखा किंवा चौकीदार जे ३.५ फूट लांबीपर्यंतच्या लाठ्या बाळगता आहेत, इत्यादींना लागू होणार नाही.

सदरचे आदेशाला जाहीररीत्या ठळक प्रसिद्धी द्यावी.

वर नमूद केलेल्या कालावधीनंतर या आदेशाची मुदत संपली तरीही

(आय) गुन्हेगाराची (Reel) रिल बनवून सोशल मीडियावर टाकून दहशत पसरविणे किंवा धमकी देणे.

(अ) कोणताही तपास किंवा कायदेशीर कार्यवाही सुरू केली जाऊ शकते, चालू ठेवली जाऊ शकते किंवा लागू केली जाऊ शकते.

(ब) या आदेशाच्या कोणत्याही उल्लंघनाच्या संदर्भात झालेल्या कोणताही दंड, जप्ती किंवा शिक्षा लागू केल्या जाऊ शकतात, जणू हा आदेश कालबाह्य झाला नाही.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझ्या सही व शिक्क्यानिशी आज दिनांक २८ मार्च २०२५ रोजी दिला आहे.

मिलिंद मोहिते,

पोलीस उप-आयुक्त,
विशेष शाखा, पुणे शहर.

पुणे शहर, २८ मार्च २०२५.

सहायक पोलीस आयुक्त यांजकडून

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/सिंहगड रोड/४६९७/२०२४.--सर्व लोकांना या अधिसूचनेद्वारे कळविणेत येते की, सोबतच्या तक्त्यात दर्शविलेल्या व्यक्ती अकरमात मयत झालेल्या असून त्याबाबत अंतिम गोषवारा मिळणेबाबत पर्वती पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १७४ प्रकरणांचे चौकशी अहवाल आमचे कार्यालयास सादर केला आहे. तरी मयत इसम त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणामुळे मुत्यु झाला, अशी तक्रार असेल तर त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून १५ (पंधरा) दिवसांचे आत लेखी तक्रार या कार्यालयास सादर करावी. मुदतीनंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही. वरील मुदतीत कोणाचीही तक्रार प्राप्त न झाल्यास संबंधित व्यक्तीचे मुत्युचे कारणाबाबत तक्रार नाही असे ग्राह्य धरून पर्वती पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांचे अहवालाप्रमाणे अंतिम गोषवारा मंजूर करण्यात येईल.

पर्वती पोलीस स्टेशन पुणे

परिशिष्ट

अ.क्र.	अ.म.र.नं.	मयताचे नाव	मयताचे वय	मयत समरी	मयताचे मरणाचे कारण
१	२	३	४	५	६
१	१२४/२०२४	राधा नारायण पोळ	८५ वर्षे	अपघाती	Complications following burn injury.
२	११५/२०२४	आकाश राजकुमार अडागळे	३८ वर्षे	आत्महत्या	Asphyxia due to hanging
३	१३०/२०२४	विजय पिरन पवार	५५ वर्षे	आत्महत्या	Death due to hanging
४	३६/२०२४	यशस्वी केशव चुडावकर	०२ महिने	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
५	१२१/२०२४	राहुल रामलाल बिसुरे	४२ वर्षे	आत्महत्या	Death due to hanging
६	३३/२०२४	सचिन लखन कांबळे	१९ वर्षे	आत्महत्या	Death due to hanging
७	५३/२०२४	शोभा धर्मा सोनावणे	७० वर्ष	नैसर्गिक	Undetermined
८	४९/२०२४	रिया रविंद्र शिंदे	१९ वर्ष	आत्महत्या	Death due to hanging
९	५४/२०२४	दिनेशकुमार गमनाराम चौधरी	२८ वर्षे	आत्महत्या	Death due to hanging
१०	६१/२०२४	सुनंदा सुदाम शिंदे	५२ वर्षे	अपघाती	Evidence Of electrocution viscera preserved for chemical analysis.

अजय परमार,

सहायक पोलीस आयुक्त,

सिंहगड रोड विभाग, पुणे शहर.

पुणे, ३० नोव्हेंबर २०२४.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/सिंहगड रोड/४६९८/२०२४.--सर्व लोकांना या अधिसूचनेद्वारे कळविणेत येते की, सोबतच्या तक्त्यात दर्शविलेल्या व्यक्ती अकरमात मयत झालेल्या असून त्याबाबत अंतिम गोषवारा मिळणेबाबत सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १७४ प्रकरणांचे चौकशी अहवाल आमचे कार्यालयास सादर केला आहे. तरी मयत इसम त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणामुळे मुत्यु झाला, अशी तक्रार असेल तर त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून १५ (पंधरा) दिवसांचे आत लेखी तक्रार या कार्यालयास सादर करावी. मुदतीनंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही. वरील मुदतीत कोणाचीही तक्रार प्राप्त न झाल्यास संबंधित व्यक्तीचे मुत्युचे कारणाबाबत तक्रार नाही असे ग्राह्य धरून सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांचे अहवालाप्रमाणे अंतिम गोषवारा मंजूर करण्यात येईल.

सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे

परिशिष्ट

अ.क्र.	अ.म.र.नं.	मयताचे नाव	मयताचे वय	मयत समरी	मयताचे मरणाचे कारण
१	२	३	४	५	६
१	११२/२०२४	मल्लीकार्जुन शिवनींग आरेनवरु	३८ वर्षे	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
२	१५१/२०२२	योगिता रोहित पडोळे	३६ वर्षे	नैसर्गिक	Evidence of intracranial hemorrhage.
३	११०/२०२४	निहार दिपक माने	१५ वर्षे	आत्महत्या	Death due to hanging and viscera preserved for chemical analysis.
४	१०३/२०२४	नितीन विजय लोखंडे	२० वर्षे	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
५	१७४/२०२४	उमेश संतु पांगरे	४४ वर्षे	आत्महत्या	Death due th hanging.
६	३४/२०२४	भारती अनिल सुर्यवंसी	५३ वर्षे	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
७	१७/२०२४	सुनिल शरद पवार	४४ वर्षे	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination and chemical analysis.
८	८२/२०२४	दिपीका गोविंद राठोड	०६ महिने	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination and chemical analysis.
९	१०८/२०२४	सारीका सदाशिव पवार	४७ वर्षे	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
१०	७३/२०२४	सम्राट रघुनाथ रासकर	६८ वर्षे	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
११	७९/२०२४	प्रकाश रामलिंग ननवरे	५२ वर्षे	नैसर्गिक	Liver cirrhosis disease.
१२	२४/२०२४	धनश्री प्रकाश रावडे	२१ वर्षे	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation in known case of pulmonary tuberculosis.
१३	१६६/२०२४	विजय बापुराव रणदिवे	५० वर्षे	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
१४	१६७/२०२४	चांदु बाबाराव सरवते	७० वर्षे	आत्महत्या	Asphyxia due to hanging
१५	११३/२०२३	प्रेम नवले उख्दा	२७ वर्षे	नैसर्गिक	Undetermined
१६	१८६/२०२४	भागवत प्रकाश सांगोळे	२७ वर्षे	आत्महत्या	Asphyxia due to hanging
१७	३८/२०२४	संदिप रविंद्र साबळे	३९ वर्षे	नैसर्गिक	Coronary artery disease with myocardial infarction.

परिशिष्ट--चालू

सिंहगड रोड पोलीस स्टेशन--चालू

१	२	३	४	५	६
१८	१८/२०२४	सारीका गणेश गायकवाड	३९ वर्षे	नैसर्गिक	Myocarditis with pericarditis
१९	१०६/२०२४	संपत दत्तात्रय चरवड	४४ वर्षे	आत्महत्या	Asphyxia due to hanging
२०	६२/२०२४	स्वप्निल नारायण शिंगाडे	३२ वर्षे	आत्महत्या	Asphyxia due to hanging
२१	२०८/२०२४	रोहन प्रकाश सुरवसे	०९ वर्षे	अपघाती	Death due to drowning viscera preserved for chemical analysis and sternum bone.
२२	१४/२०२४	ज्ञानेश्वर प्रल्हाद शिंदे	२५ वर्षे	आत्महत्या	Death due to hanging
२३	११/२०२४	समिर सुलतान शेख	३८ वर्षे	आत्महत्या	Opinion reserved viscera preserved for chemical analysis.
२४	१२६/२०२४	शुभम नंदकुमार सपकाळ	२८ वर्षे	आत्महत्या	Death due to hanging
२५	१५०/२०२४	शशिकांत सदाशिव वाईकर	६७ वर्षे	नैसर्गिक	Cardiac tamponade
२६	१८४/२०२४	कुंडलिक बाबु लोखंडे	६५ वर्षे	नैसर्गिक	Coronary artery disease
२७	१६५/२०२४	मंगेश कृष्णा कांगणे	४४ वर्षे	नैसर्गिक	Septicemia
२८	०६/२०२४	आराध्या राजु राठोड	०२ वर्षे	नैसर्गिक	Undetermined
२९	१९६/२०२४	सुरेश झिपाजीराव चित्ते	६७ वर्षे	नैसर्गिक	Bilateral pulmonary tuberculosis.
३०	१८१/२०२४	आशाबाई साहेबराव कदम	५६ वर्षे	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation with bilateral pleural effusion.
३१	१६/२०२४	फुलाबाई बाबुराव केदार	७४ वर्षे	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
३२	२१९/२०२४	सोहम अशोक उपाडे	२२ वर्षे	आत्महत्या	Opinion reserved viscera preserved for chemical analysis.
३३	१७२/२०२४	आप्पासाहेब रमण नागवडे	५२ वर्षे	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
३४	४३/२०२४	मुकेश पांडुरंग पाष्टे	४५ वर्षे	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for chemical analysis and histopathological examination.

अजय परमार,

सहायक पोलीस आयुक्त,

सिंहगड रोड विभाग, पुणे शहर.

पुणे, ३० नोव्हेंबर २०२४.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/सिंहगड रोड/६६४१/२०२४.--सर्व लोकांना या अधिसूचनेद्वारे कळविणेत येते की, सोबतच्या तक्त्यात दर्शविलेल्या व्यक्ती अकस्मात मयत झालेल्या असून त्याबाबत अंतिम गोषवारा मिळणेबाबत सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १७४ प्रकरणांचे चौकशी अहवाल आमचे कार्यालयास सादर केला आहे. तरी मयत इसम त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला, अशी तक्रार असेल तर त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून १५ (पंधरा) दिवसांचे आत लेखी तक्रार या कार्यालयास सादर करावी. मुदतीनंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही. वरील मुदतीत कोणाचीही तक्रार प्राप्त न झाल्यास संबंधित व्यक्तीचे मृत्यूचे कारणाबाबत तक्रार नाही असे ग्राह्य धरून सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांचे अहवालाप्रमाणे अंतिम गोषवारा मंजूर करण्यात येईल.

सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे

परिशिष्ट

अ.क्र.	अ.म.र.नं.	मयताचे नाव	मयताचे वय	मयत समरी	मयताचे मरणाचे कारण
१	२	३	४	५	६
१	१३८/२०२४	आशुतोष ऊर्फ अशोक बाळू गुजर	३३ वर्षे	आत्महत्या	Asphyxia due to hanging
२	११४/२०२४	विशाल प्रकाश दांगट	४३ वर्षे	आत्महत्या	Asphyxia due to hanging
३	४२/२०२४	माधव नारायण पुराणीक	६० वर्षे	नैसर्गिक	Coronary artery disease
४	१६२/२०२४	महादेव राजू बाबर	३७ वर्षे	नैसर्गिक	Cirrhotic liver disease
५	१९८/२०२४	दीपक सुरेश बागवे	३६ वर्षे	अपघाती	Complications following head injury.
६	२१८/२०२४	केदार प्रकाश कुलकर्णी	४५ वर्षे	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
७	१२५/२०२४	शंकर रामचंद्र कचरे	३६ वर्षे	अपघाती	Head injury
८	११८/२०२४	कृष्णा धनंजय रसाळ	३ महिने	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
९	१२०/२०२४	स्वाती नंदकुमार जाधव	३२ वर्षे	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination and chemical analysis.
१०	१५८/२०२४	महेश गोविंद जाधव	०८ वर्षे	अपघाती	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
११	१५२/२०२४	सुनील चंद्रकांत कदम	४६ वर्षे	नैसर्गिक	Evidence of cirrhotic liver disease viscera preserved for chemical analysis.
१२	१९०/२०२४	उमेश चंद्रकांत वालगुडे	५४ वर्षे	नैसर्गिक	Coronary artery disease
१३	४८/२०२४	नितीन दिलीप मात्रे	३१ वर्षे	नैसर्गिक	Evidence of coronary atherosclerosis viscera preserved for histopathological examination.
१४	३७/२०२४	बे/ऑफ आरती सतिश लोमटे	१ महिना	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.

परिशिष्ट--चालू

सिंहगड रोड पोलीस स्टेशन--चालू

१	२	३	४	५	६
१५	१८७/२०२४	मुबारक उस्मान शहा	०२ वर्षे	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
१६	१७१/२०२४	नितीन गोपीनाथ आहेर	५८ वर्षे	नैसर्गिक	Coronary artery disease
१७	९०/२०२४	द्वारकाबाई भगवान कुसाळकर	६८ वर्षे	आत्महत्या	Asphyxia due to hanging
१८	२२४/२०२४	प्रकाश प्रल्हाद मोरे	५२ वर्षे	आत्महत्या	Asphyxia due to hanging viscera preserved for chemical analysis.
१९	०५/२०२४	आकाश बाळासाहेब जाधव	२८ वर्षे	आत्महत्या	Asphyxia due to hanging
२०	१९९/२०२३	शरद गोविंद मनकवडे	८१ वर्षे	आत्महत्या	Undetected compound poisoning.
२१	१५९/२०२४	गणपत मारुती रणचवरे	५६ वर्षे	अपघाती	Multiple injury
२२	२५२/२०२२	सुनील बाबू मरगळे	२४ वर्षे	अपघाती	Cause of death to shock due to multiple injuries and head injury due to RTA.
२३	१६९/२०२४	चंद्रकांत भिकाजी परदेशी	८१ वर्षे	अपघाती	Complications following blunt to chest.
२४	६०/२०२४	स्मरण रुपेश मोडक	३ महिने	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
२५	२०१/२०२४	उमेश प्रताप गंभीर	३९ वर्षे	नैसर्गिक	Septicemia
२६	१७०/२०२४	रामचंद्र नरहर चिंतलवाड	६७ वर्षे	नैसर्गिक	Septicemia in a case of chronic kidney disease.
२७	११३/२०२४	राजकुमार किसनलाल डांगरा	५९ वर्षे	नैसर्गिक	Coronary artery disease with bilateral pulmonary consolidation.
२८	६१/२०२४	योगेश उद्धव डिंगोळे	२९ वर्षे	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for chemical analysis.
२९	१७६/२०२४	रिया निकेत खंडेलवाल	२७ वर्षे	आत्महत्या	Asphyxia due to hanging viscera preserved for chemical analysis.
३०	१७७/२०२४	सुरेश दत्तोबा भिकुले	६० वर्षे	आत्महत्या	Opinion reserved viscera preserved for chemical analysis.
३१	१५७/२०२४	संदीप दशरथ बघे	५४ वर्षे	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.

परिशिष्ट--चालू

सिंहगड रोड पोलीस स्टेशन--चालू

१	२	३	४	५	६
३२	१५५/२०२४	रुतू दीपक गिरमे	१६ वर्षे	आत्महत्या	Asphyxia due to hanging
३३	२४३/२०२४	गणेश पांडू नाईक	३० वर्षे	अपघाती	Complications following injury to cervical vertebra and spinal cord.
३४	४१/२०२४	वैभव किरण अत्रे	२९ वर्षे	अपघाती	Multiple injury
३५	२०४/२०२४	निखील कुमार गंगाप्रसाद	१८ वर्षे	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
३६	१४९/२०२४	गोकुळ नामदेव भांगे	४० वर्षे	नैसर्गिक	Liver cirrhosis and its complication.
३७	१२/२०२४	तुकाराम नरसिंग म्हेत्रे	७८ वर्षे	नैसर्गिक	Coronary artery disease
३८	२०६/२०२४	शाम बापू जाधव	५६ वर्षे	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
३९	२१६/२०२४	उत्तम शिवाजी उथळे	४५ वर्षे	नैसर्गिक	Coronary artery disease associated with bilateral pulmonary consolidation.
४०	१८५/२०२४	लक्ष्मण लाल मोतीसिंह ऊर्फ मोतीलाल मीणा.	२२ वर्षे	अपघाती	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
४१	५४/२०२४	शितल कृष्णा सरोदे	०५ वर्षे	अपघाती	Opinion reserved viscera preserved for histopathological examination and chemical analysis.
४२	७०/२०२४	आदित्या संतोष कदम	१७ वर्षे	अपघाती	Multiple injury
४३	२२३/२०२४	राजाराम दशरथ कासारकर	४८ वर्षे	अपघाती	Death due to multiple injury
४४	०८/२०२४	अनुसुया निजलिप्पा गडतरणवर	७६ वर्षे	नैसर्गिक	Coronary artery disease with bilateral pulmonary consolidation.
४५	११६/२०२४	विश्वजीत केशव कानडे	२२ वर्षे	आत्महत्या	Asphyxia due to hanging
४६	१४७/२०२४	आरती प्रदीप सहाणे	४१ वर्षे	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
४७	२१९/२०२४	चंद्रभागा लक्ष्मण गायकवाड	६८ वर्षे	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
४८	१४१/२०२४	अमित राम जगताप	३० वर्षे	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.

परिशिष्ट--चालू

सिंहगड रोड पोलीस स्टेशन--चालू

१	२	३	४	५	६
४९	१६८/२०२४	पुष्पावती रघुनाथ जाखडे	८६ वर्षे	नैसर्गिक	Coronary artery disease with bilateral pulmonary consolidation.
५०	७२/२०२४	नागेश हरिश्चंद्र खेडेकर	५२ वर्षे	नैसर्गिक	Coronary artery disease
५१	२०३/२०२४	बापूसाहेब शंकरराव चव्हाण	७९ वर्षे	अपघाती	Death due to head injury
५२	२१/२०२४	गोपेश किशोर रतनधायरा	२४ वर्षे	आत्महत्या	Asphyxia due to hanging
५३	५६/२०२४	समृद्धी अरविंद बने	१६ वर्षे	आत्महत्या	Asphyxia due to hanging
५४	३२/२०२४	पांडुरंग धोडोपंत कुलकर्णी	४७ वर्षे	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
५५	१७५/२०२४	कविता तुषार कुलकर्णी	४१ वर्षे	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
५६	२१७/२०२४	चंद्रकांत बाळू भिंगारदिवे	३९ वर्षे	आत्महत्या	Asphyxia due to hanging
५७	२३१/२०२४	दत्तात्रय नथू शिर्के	७० वर्षे	नैसर्गिक	Coronary artery disease
५८	८९/२०२४	कौस्तुभ विलास ढोले	३१ वर्षे	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
५९	१८२/२०२४	एकता अजित गग्यानी	३४ वर्षे	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
६०	११७/२०२४	शामराव सावळाराम कुरंदळे	५७ वर्षे	आत्महत्या	Death due to hanging
६१	१४०/२०२४	मयूर संजय महांगरे	२० वर्षे	आत्महत्या	Asphyxia due to hanging
६२	२३२/२०२४	मल्हारी लक्ष्मण लांडगे	५० वर्षे	नैसर्गिक	Coronary artery disease
६३	१०५/२०२४	सुनील शिवाजी दळवी	४९ वर्षे	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
६४	१९४/२०२४	निर्मला विठ्ठलराव माळवदे	८२ वर्षे	अपघाती	Head injury
६५	२१५/२०२४	सुरेश यशवंत ढोणे	५५ वर्षे	आत्महत्या	Opinion reserved viscera preserved for chemical analysis.
६६	२१४/२०२४	समिर अनिल कोलांबडे	४१ वर्षे	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
६७	१९९/२०२४	प्रियांका छोटेलाल गौतम	२५ वर्षे	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination and chemical analysis.

परिशिष्ट--चालू

सिंहगड रोड पोलीस स्टेशन--चालू

१	२	३	४	५	६
६८	१६४/२०२४	कृष्णा कालींदर दुरुक्कर	४४ वर्षे	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination and chemical analysis.
६९	२१३/२०२४	दत्ता राजेंद्र रापती	३७ वर्षे	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
७०	३०/२०२४	नेहा सुभाष देशपांडे	२७ वर्षे	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
७१	१३७/२०२४	राहुल गणपतराव देसाई	४२ वर्षे	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
७२	२१०/२०२४	हेमंत सिंग	४२ वर्षे	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
७३	१३४/२०२४	त्रिकम ऊर्फ सोनू लखनदास वैष्णव	३६ वर्षे	नैसर्गिक	Pulmonary tuberculosis

अजय परमार,

सहायक पोलीस आयुक्त,

सिंहगड रोड विभाग, पुणे शहर.

पुणे, ३१ डिसेंबर २०२४.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/सिंहगड रोड/६६४०/२०२४.--सर्व लोकांना या अधिसूचनेद्वारे कळविणेत येते की, सोबतच्या तक्त्यात दर्शविलेल्या व्यक्ती अकस्मात मयत झालेल्या असून त्याबाबत अंतिम गोषवारा मिळणेबाबत पर्वती पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १७४ प्रकरणांचे चौकशी अहवाल आमचे कार्यालयास सादर केला आहे. तरी मयत इसम त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणामुळे मुत्यु झाला, अशी तक्रार असेल तर त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून १५ (पंधरा) दिवसांचे आत लेखी तक्रार या कार्यालयास सादर करावी. मुदतीनंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही. वरील मुदतीत कोणाचीही तक्रार प्राप्त न झाल्यास संबंधित व्यक्तीचे मुत्युचे कारणाबाबत तक्रार नाही असे ग्राह्य धरून पर्वती पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांचे अहवालाप्रमाणे अंतिम गोषवारा मंजूर करण्यात येईल.

पर्वती पोलीस स्टेशन पुणे

परिशिष्ट

अ.क्र.	अ.म.र.नं.	मयताचे नाव	मयताचे वय	मयत समरी	मयताचे मरणाचे कारण
१	२	३	४	५	६
१	१५९/२०२४	नामदेव कोंडीबा खरात	५५ वर्षे	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
२	१०८/२०२३	नामदेव दादू कदम	६५ वर्षे	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.

परिशिष्ट--चालू

पर्वती पोलीस स्टेशन--चालू

१	२	३	४	५	६
३	१०२/२०२४	प्रदीप यादव काटे	३१ वर्षे	अपघाती	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
४	३९/२०२४	आशा दिगंबर सातव	७८ वर्षे	अपघाती	Complication following head injury.
५	१०९/२०२३	पुष्पा अनिल कुलकर्णी	७४ वर्षे	अपघाती	Head injury
६	१४९/२०२४	कमल कांतीलाल थोरवे	७१ वर्षे	नैसर्गिक	Septicemia
७	१४६/२०२४	रघु कोंडीबा मळेकर	७४ वर्षे	नैसर्गिक	Liver parenchymal disease
८	१३२/२०२४	राजेंद्र सुरेश बर्गे	३२ वर्षे	नैसर्गिक	Septicemia in a case of left lower leg necrotizing fascitis.
९	१५४/२०२४	सुनंदा प्रकाश घरबुडे	६१ वर्षे	नैसर्गिक	Coronary artery disease with bilateral pulmonary consolidation.
१०	१४२/२०२४	संतोष भागुजी हिरवे	३२ वर्षे	अपघाती	Head injury
११	२०/२०२४	महेश ज्ञानोबा नांगरे	३८ वर्षे	आत्महत्या	Asphyxia due to hanging
१२	९८/२०२४	पंकज महेंद्र सणस	१९ वर्षे	आत्महत्या	Asphyxia due to hanging
१३	१०५/२०२४	मयूर रवींद्र आगाशे	४२ वर्षे	नैसर्गिक	Septicemia
१४	८६/२०२४	गोपीचंद गणपत कदम	६५ वर्षे	अपघाती	Complication following head injury.
१५	१२९/२०२४	मालिनी दशरथ म्हाळगी	६८ वर्षे	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
१६	१४०/२०२४	मीन चंद्रकांत ओरपे	५५ वर्षे	नैसर्गिक	Septicemia in a late of lounge's tumb cellulitis.
१७	१६२/२०२४	ज्ञानेश्वर रामचंद्र सणस	४२ वर्षे	आत्महत्या	Asphyxia due to hanging

अजय परमार,

सहायक पोलीस आयुक्त,

सिंहगड रोड विभाग, पुणे शहर.

पुणे, ३१ डिसेंबर २०२४.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/सिंहगड रोड/६६३९/२०२४.--सर्व लोकांना या अधिसूचनेद्वारे कळविणेत येते की, सोबतच्या तक्त्यात दर्शविलेल्या व्यक्ती अकरमात मयत झालेल्या असून त्याबाबत अंतिम गोषवारा मिळणेबाबत अलंकार पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १७४ प्रकरणांचे चौकशी अहवाल आमचे कार्यालयास सादर केला आहे. तरी मयत इसम त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणामुळे मुत्यु झाला, अशी तक्रार असेल तर त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून १५ (पंधरा) दिवसांचे आत लेखी तक्रार या कार्यालयास सादर करावी. मुदतीनंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही. वरील मुदतीत कोणाचीही तक्रार प्राप्त न झाल्यास संबंधित व्यक्तीचे मुत्युचे कारणाबाबत तक्रार नाही असे ग्राह्य धरून अलंकार पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांचे अहवालाप्रमाणे अंतिम गोषवारा मंजूर करण्यात येईल.

अलंकार पोलीस स्टेशन पुणे

परिशिष्ट

अ.क्र.	अ.म.र.नं.	मयताचे नाव	मयताचे वय	मयत समरी	मयताचे मरणाचे कारण
१	२	३	४	५	६
१	२८/२०२४	सुरेश कुमार गुर्जर	३२ वर्षे	अपघाती	The cause of death is COMA brought about as a result of antemortem head injury and its complication mentioned in this PMR sufficient to cause death in ordinary cause of nature.
२	१६/२०२४	शांताबाई दामू जगधने	७२ वर्षे	नैसर्गिक	Coronary artery disease with bilateral pulmonary consolidation.
३	१९/२०२४	सौरेश स्वप्निल पांडकर	२१ वर्षे	आत्महत्या	Multiple injuries
४	१०/२०२४	इंदुबाई विठ्ठल पवार	८० वर्षे	नैसर्गिक	Coronary artery disease
५	२१/२०२४	चांगदेव शहाजी चव्हाण	५६ वर्षे	नैसर्गिक	Complication following liver parenchymal disease.
६	२३/२०२४	हुसेन मौलाना शेख	५५ वर्षे	नैसर्गिक	Septicemia
७	२०/२०२४	नंदलाल राम गौतम	५० वर्षे	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation with cirrhotic liver disease.
८	०८/२०२४	नरसिंग नरसप्पा भंडारी	५४ वर्षे	नैसर्गिक	Coronary artery disease
९	०९/२०२४	राज मोहन खुडे	५६ वर्षे	नैसर्गिक	Coronary artery disease

अजय परमार,

सहायक पोलीस आयुक्त,

सिंहगड रोड विभाग, पुणे शहर.

पुणे, ३१ डिसेंबर २०२४.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/खडकी वि./७०५/२०२५.— तमाम लोकांस कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावांसमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज इतर अन्य कारणामुळे मृत्यू झाला आहे; अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटिस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

खडकी पोलीस स्टेशन

परिशिष्ट

अ.क्र.	अ.म.र.नं.	मयताचे नाव, वय	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५
१	६६/२०२४	अक्षय सूर्यकांत भालेकर, वय ३२ वर्षे.	२९.०४.२०२४	Opinion reserved viscera preserved for HP and CA.
२	१७३/२०२४	विकी फ्रान्सीस, वय ६० वर्षे.	२७.१२.२०२४	Bilateral pulmonary consolidation

परिशिष्ट--चालू

खडकी पोलीस स्टेशन--चालू

१	२	३	४	५
३	१८५/२०२४	जैनाब अल्ताफ पठाण, वय १६ वर्षे.	२८.०९.२०२४	Opinion reserved viscera preserved for HP.
४	२०३/२०२४	चंदा पेटन्ना प्रमल्लू, वय ६९ वर्षे.	२५.१०.२०२४	Coronary artery disease with Bilateral pulmonary consolidation.
५	१६१/२०२४	शकुंतला सुरेश गाडेकर, वय ७० वर्षे.	०१.०९.२०२४	Coronary artery disease with Bilateral pulmonary consolidation.
६	६३/२०२४	वनीराज एकनाथ जाधव, वय ७३ वर्षे.	२८.०४.२०२४	Septicemia
७	१५०/२०२४	कमलकांत दयाशंकर मिश्रा, वय ७५ वर्षे.	२४.०८.२०२४	Bilateral pulmonary consolidation with bilateral pulmonary pleural effusion.
८	७२/२०२४	अनोळखी इसम, वय ६० वर्षे.	१०.०५.२०२४	Bilateral pulmonary consolidation

विठ्ठल दबडे,

सहायक पोलीस आयुक्त,
खडकी विभाग, पुणे शहर.

पुणे, ७ फेब्रुवारी २०२५.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/खडकी वि./७०३/२०२५.—तमाम लोकांस कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावांसमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज इतर अन्य कारणांमुळे मृत्यू झाला आहे; अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटिस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

खडकी पोलीस स्टेशन

परिशिष्ट

अ.क्र.	अ.म.र.नं.	मयताचे नाव, वय	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५
१	०३/२०२४	अनोळखी इसम, वय ४५ वर्षे.	११.०१.२०२४	Death due to head injury
२	४१/२०२३	अनोळखी इसम, वय ३५ वर्षे.	२६.०८.२०२३	Opinion preserved viscera for chemical analysis.
३	६७/२०२३	अनोळखी इसम, वय ३६ वर्षे.	०९.११.२०२३	Evidence and head injury viscera preserved for chemical analysis.

विठ्ठल दबडे,

सहायक पोलीस आयुक्त,
खडकी विभाग, पुणे शहर.

पुणे, ७ फेब्रुवारी २०२५.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/खडकी वि./७०१/२०२५.—तमाम लोकांस कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावांसमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज इतर अन्य कारणामुळे मृत्यू झाला आहे; अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटिस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतुःश्रुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

चतुःश्रुंगी पोलीस स्टेशन

परिशिष्ट

अ.क्र.	अ.म.र.नं.	मयताचे नाव, वय	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५
१	३८८/२०२४	कलेश्वर लहुरराम पटेल, वय ३४ वर्षे.	२१.११.२०२४	Bilateral pulmonary consolidation with liver cirrhosis.
२	२५६/२०२४	गणेश अमराप्पा म्हेत्रे, वय ३० वर्षे.	१४.०८.२०२४	Death due to complication following liver parenchymal disease.
३	२४१/२०२४	बाबूराव महादेव पांचाळ, वय ४६ वर्षे.	०१.०८.२०२४	Death due to complication following liver cirrhosis.
४	१७२/२०२२	तारा मनू गुगनानी, वय १४ वर्षे.	०६.०७.२०२२	Cerebral malaria
५	२०७/२०२२	तारा बाबाजी मदने, वय ५० वर्षे.	०४.०८.२०२२	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
६	१२०/२०२४	नडराजन व्ही. सी. पिल्लार्ड, वय ६५ वर्षे.	२२.०४.२०२४	Coronary artery disease

विठ्ठल दबडे,

सहायक पोलीस आयुक्त,
खडकी विभाग, पुणे शहर.

पुणे, ७ जानेवारी २०२५.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/खडकी वि./६५५/२०२५.—तमाम लोकांस कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावांसमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज इतर अन्य कारणामुळे मृत्यू झाला आहे; अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटिस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

खडकी पोलीस स्टेशन

परिशिष्ट

अ.क्र.	अ.म.र.नं.	मयताचे नाव, वय	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५
१	०७/२०२५	मयूर चंद्रकांत पवार, वय ३० वर्षे.	१४.०१.२०२५	Hepatic encephalopathy, decompensate chronic liver disease with portal hypertension with crade in bed.

परिशिष्ट--चालू

खडकी पोलीस स्टेशन--चालू

१	२	३	४	५
२	२४४/२०२४	बे/ऑफ शबाना जमशेद अली शेख, वय ३२ दिवस.	२०.१२.२०२४	Aspiration pneumonitis
३	१२९/२०२४	विक्रम संभाजी काटकर, वय ३२ वर्षे.	०४.०८.२०२४	Pulmonary tuberculosis in a case of HIV infection.
४	२४७/२०२४	अनोळखी इसम, वय ७० वर्षे.	२४.१२.२०२४	Death due to complication following cirrhosis of liver k/o/c alcoholic.
५	८७/२०२४	रॉबीन विलसन फ्रान्सीस, वय ३८ वर्षे.	३०.०५.२०२४	Septicemia in a known case of chronic kidney disease.

विठ्ठल दबडे,

सहायक पोलीस आयुक्त,
खडकी विभाग, पुणे शहर.

पुणे, ४ फेब्रुवारी २०२५.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/खडकी वि./६५७/२०२५.— तमाम लोकांस कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोष्टवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावांसमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज इतर अन्य कारणामुळे मृत्यू झाला आहे; अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटिस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोष्टवारा देण्याची शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

खडकी पोलीस स्टेशन

परिशिष्ट

अ.क्र.	अ.म.र.नं.	मयताचे नाव, वय	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५
१	०१/२०२४	अनोळखी इसम, वय ५० वर्षे.	०२.०१.२०२४	Asphyxia due to hanging
२	८४/२०२४	एम करुयप्पा, वय ४५ वर्षे.	२३.०५.२०२४	Asphyxia due to hanging
३	५७/२०२३	संदीप योगेंद्र त्यागी, वय ४५ वर्षे.	१९.१०.२०२३	Asphyxia due to hanging
४	६९/२०२२	अनोळखी इसम, वय ४५ वर्षे.	०९.१०.२०२२	Evidence of sings decomposition reserved preserved for CA.
५	०७/२०२४	सरिता तारु नेनावत, वय १८ वर्षे.	२०.०२.२०२४	Asphyxia due to hanging
६	१३५/२०२४	प्रफुल्ल अनिल कांबळे, वय ३० वर्षे.	१४.०८.२०२४	Asphyxia due to hanging
७	१२८/२०२४	निलेश मोहन अनेर, वय ४१ वर्षे.	३१.०७.२०२४	Asphyxia due to hanging

परिशिष्ट--चालू

खडकी पोलीस स्टेशन--चालू

१	२	३	४	५
८	२८/२०२३	ओंकार कैलास वाघमारे, वय २२ वर्षे.	१४.०६.२०२४	Asphyxia due to hanging

विठ्ठल दबडे,

सहायक पोलीस आयुक्त,

खडकी विभाग, पुणे शहर.

पुणे, ४ फेब्रुवारी २०२५.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/खडकी वि./६४१/२०२४.—तमाम लोकांस कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावांसमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज इतर अन्य कारणामुळे मृत्यू झाला आहे; अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटिस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतुःश्रुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

चतुःश्रुंगी पोलीस स्टेशन

परिशिष्ट

अ.क्र.	अ.म.र.नं.	मयताचे नाव, वय	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५
१	२१८/२०२३	सदरू समसुद्धीन मुसानी, वय ६२ वर्षे.	०२.०९.२०२३	Acute myocardial infarction
२	८०/२०२३	सुमन बाळासाहेब कुलकर्णी, वय ७२ वर्षे.	२३.०३.२०२३	Death due to myocardial infarction
३	३४२/२०२३	दगडू एकनाथ सकट, वय ३० वर्षे.	२१.१२.२०२३	Death due to liver cirrhosis in chronic alcoholic.
४	१९४/२०२३	चिंतामणी व्यंकटेश वाडीकर, वय ७२ वर्षे.	०१.०८.२०२३	Death due to myocardial infarction with coronary artery disease.
५	३७/२०२३	सार्थक प्रकाश यमगर, वय ०२ वर्षे.	०७.०२.२०२३	Septicemia in a dignosed case of leukemia.
६	१२७/२०२३	रामादेवी, वय ७३ वर्षे.	२१.०५.२०२३	Death due to myocardial infarction with coronary artery disease.
७	२४९/२०२१	कु. तनिषा सतीश देवडे, वय १४ वर्षे.	०८.१०.२०२१	Septicemia with dissiminated abdominal tuberculosis.
८	०२/२०२३	नामदेव लखन राजत, वय १९ वर्षे.	०२.०१.२०२३	Opinion reserved viscera for HP and CA.
९	११६/२०२२	किष्णकांत भागीरत मोंडल, वय ४४ वर्षे.	०८.०५.२०२२	Viscera preserved for histopathological examination, openion reserved.
१०	६४/२०२२	किसन बाबू सोनवणे, वय ७९ वर्षे.	०९.०३.२०२२	Septicemia

परिशिष्ट--चालू

चतुःश्रुंगी पोलीस स्टेशन--चालू

१	२	३	४	५
११	२२५/२०२४	बे/ऑफ अनिता गजानन ठोके यांचे नवजात अर्भक (शिशू).	२१.०७.२०२४	Non-viable fetus
१२	३११/२०२४	मनोज संदीप सावंत, वय १९ वर्षे.	२४.०९.२०२४	Pneumonia in k/c/o mentoly retaved child with H/O v. p. shunt.
१३	३३७/२०२४	हरिचंद्र जनार्दन धारक, वय ६५ वर्षे.	११.१०.२०२४	Cardio-respiratory following of coronary artery disease.

विठ्ठल दबडे,

सहायक पोलीस आयुक्त,
खडकी विभाग, पुणे शहर.

पुणे, १ फेब्रुवारी २०२५.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/खडकी वि./६३९/२०२५.— तमाम लोकांस कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावांसमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज इतर अन्य कारणामुळे मृत्यू झाला आहे; अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटिस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतुःश्रुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

चतुःश्रुंगी पोलीस स्टेशन

परिशिष्ट

अ.क्र.	अ.म.र.नं.	मयताचे नाव, वय	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५
१	३४०/२०२३	राजू बाजीराव जगताप, वय ३५ वर्षे.	१९.१२.२०२३	Complication following burns
२	१६६/२०२४	संजय राहुल कांबळे, वय २७ वर्षे.	०३.०६.२०२४	Head injury
३	२४१/२०२२	विश्वनाथ हरिदास पवार, वय २६ वर्षे.	०५.०९.२०२२	Head injury
४	२३६/२०२२	अक्षय गोपाळराव उबाळे, वय ३४ वर्षे.	३०.०८.२०२२	Death due to blunt trauma to chest with heart and lungs rupture.
५	९५/२०२३	एलधोस बी अब्राहम, वय २४ वर्षे.	१४.०४.२०२३	Death due to head injury with multiple injury to vital organ injury.
६	५६/२०२३	वनमाला प्रल्हाद डोलारे, वय ६२ वर्षे.	०१.०३.२०२३	Death due to head injury
७	२३३/२०२३	किशोर शुभराती तांबोळी, वय ६१ वर्षे.	१५.०९.२०२३	Opinion reserved, viscera preserved for histopathological examination.

परिशिष्ट--चालू

चतुःश्रुंगी पोलीस स्टेशन--चालू

१	२	३	४	५
८	१७९/२०२२	अशोक टेकराज दास, वय २३ वर्षे.	१३.०७.२०२२	Evidence of electrocution, viscera and articles preserved for chemical analysis and histopathological examination.

विठ्ठल दबडे,

सहायक पोलीस आयुक्त,
खडकी विभाग, पुणे शहर.

पुणे, १ फेब्रुवारी २०२५.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/खडकी वि./४५८/२०२५.—तमाम लोकांस कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावांसमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज इतर अन्य कारणामुळे मृत्यू झाला आहे; अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटिस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतुःश्रुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

चतुःश्रुंगी पोलीस स्टेशन

परिशिष्ट

अ.क्र.	अ.म.र.नं.	मयताचे नाव, वय	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५
१	२३६/२०२३	अनिकेत दशरथ काकडे, वय २५ वर्षे.	१६.०९.२०२३	Opinion reserved viscera preserved for HPE.
२	१६३/२०२२	मनोज मोहन हनचट, वय २४ वर्षे.	२८.०६.२०२२	Opinion as to the cause of death is reserved till the report of chemical and histopathological analysis is made available.
३	३५०/२०२३	पद्माकर पांडुरंग चिकटे, वय ७६ वर्षे.	२५.१२.२०२३	Opinion reserved viscera preserved for CA.
४	१५२/२०२२	शिवा भिमराव वाल्मिकी, वय ४५ वर्षे.	१७.०६.२०२२	Opinion reserved viscera preserved for HPE and CA.
५	१०९/२०२३	शेहनाज खान हबीब, वय ४६ वर्षे.	२८.०४.२०२३	Death due to liver cirrhosis in chronic alcoholic.
६	१५६/२०२४	दिलीप संतोष निर्मोलकर, वय ३० वर्षे.	२९.०५.२०२४	Coronary artery disease
७	२८३/२०२४	सुधीर अरविंद वायाळ, वय ३१ वर्षे.	०४.०९.२०२४	Hypovolemic shock with ascitis with decompensated liver disease.
८	३६६/२०२४	बसप्पा हनुमंतप्पा तलवार, वय ४९ वर्षे.	२१.०७.२०२४	Death due to cardio respiratory arrest associated chronic lung disease obstructive coronary heart disease.

परिशिष्ट--चालू

चतुःश्रुंगी पोलीस स्टेशन--चालू

१	२	३	४	५
९	१०९/२०२२	बेवारस महिला, वय ६५ वर्षे.	२८.०४.२०२४	Death due to myocardial
१०	११२/२०२३	प्रेमलाल घसिया निशाद, वय ५१ वर्षे.	२६.०२.२०२३	Cardiorespiratory arrest due to MI with chronic alcoholism with cirrhosis of liver.
११	१५७/२०२२	प्रकाश तुकाराम पवार, वय ५४ वर्षे.	२२.०६.२०२२	Septicemia in a case of suproglothic cancer.
१२	२२१/२०२४	जितेंद्र तुकाराम वळवी, वय ५४ वर्षे.	२०.०७.२०२४	Evidence of coronary atherosclerosis and left adrenal haemorrhage viscera preserved for HPE.

विठ्ठल दबडे,

सहायक पोलीस आयुक्त,
खडकी विभाग, पुणे शहर.

पुणे, २५ जानेवारी २०२५.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/खडकी वि./४६०/२०२५.— तमाम लोकांस कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावांसमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज इतर अन्य कारणामुळे मृत्यू झाला आहे; अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटिस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतुःश्रुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

चतुःश्रुंगी पोलीस स्टेशन

परिशिष्ट

अ.क्र.	अ.म.र.नं.	मयताचे नाव, वय	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५
१	८६/२०२३	रामू हनुमंता मेघावत, वय ३९ वर्षे.	०२.०४.२०२३	Asphyxia due to hanging
२	६८/२०२३	प्रमोद देविदास पाटील, वय ४१ वर्षे.	१३.०३.२०२३	Asphyxia due to hanging
३	३४८/२०२२	पवन कुलदीप कोहली, वय ५५ वर्षे.	१९.१२.२०२२	Evidence of hanging, viscera preserved for chemical analysis.
४	२२२/२०२३	चांदी (सक्कीबाई) हरिचंद्र खेतावत, वय २० वर्षे.	०३.०९.२०२३	Asphyxia due to hanging
५	२२१/२०२३	शिवम व्यंकट गुट्टे, वय २० वर्षे.	०३.०९.२०२३	Asphyxia due to hanging
६	२०५/२०२२	राजवर्धन हरीश भराटे, वय २१ वर्षे.	०३.०८.२०२२	Opinion reserved viscera preserved for chemical analysis.

परिशिष्ट--चालू

चतुःश्रुंगी पोलीस स्टेशन--चालू

१	२	३	४	५
७	११२/२०२४	सिद्धार्थ गोविंद सूर्यवंशी, वय १९ वर्षे.	१८.०४.२०२४	Asphyxia due to hanging

विठ्ठल दबडे,

सहायक पोलीस आयुक्त,
खडकी विभाग, पुणे शहर.

पुणे, २५ जानेवारी २०२५.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/खडकी वि./८१५/२०२५.—तमाम लोकांस कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावांसमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज इतर अन्य कारणामुळे मृत्यू झाला आहे; अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटिस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

विश्रांतवाडी पोलीस स्टेशन

परिशिष्ट

अ.क्र.	अ.म.र.नं.	मयताचे नाव, वय	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५
१	१२७/२०२४	वैभव सुरेश पोटे, वय ४४ वर्षे.	१६.०८.२०२४	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
२	१६५/२०२४	अरुण रामचंद्र शिर्के, वय ६४ वर्षे.	२८.१०.२०२४	Septicemia
३	१९६/२०२४	विमल विनायक कांबळे, वय ८२ वर्षे.	०९.१२.२०२४	Bilateral pulmonary consolidation
४	१४४/२०२४	चतुरा नारायण सरोदे, वय ६७ वर्षे.	१९.०९.२०२४	Coronary artery disease with bilateral pulmonary consolidation.
५	१९७/२०२४	पंकज कुमार परशुराम, वय २७ वर्षे.	१५.१२.२०२४	Pneumonia associated with liver parenchymal disease.

विठ्ठल दबडे,

सहायक पोलीस आयुक्त,
खडकी विभाग, पुणे शहर.

पुणे, १५ फेब्रुवारी २०२५.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/खडकी वि./८१७/२०२५.—तमाम लोकांस कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावांसमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज इतर अन्य कारणामुळे मृत्यू झाला आहे; अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटिस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

खडकी पोलीस स्टेशन

परिशिष्ट

अ.क्र.	अ.म.र.नं.	मयताचे नाव, वय	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५
१	२३९/२०२४	मंगला नारायण पुलेलू, वय ७८ वर्षे.	१६.१२.२०२४	Pulmonary consolidation and k/c/o hypertension diabetes.
२	३३२/२०२४	रमेश रामभाऊ शिंदे, वय ७२ वर्षे.	१२.१२.२०२४	Death due to coronary artery disease in oldage.
३	२३१/२०२४	लक्ष्मीबाई रामदास पंचरास, वय ६९ वर्षे.	०८.१२.२०२४	Bil pulmonary consolidation c COPD
४	२४९/२०२४	बारला वेंकटा कृष्णा तारका सुधीर, वय ४७ वर्षे.	२७.१२.२०२४	Bil pulmonary consolidation with k/c/o htn. complication of mca and pca infarct with conch in aspiration perumal.
५	२४०/२०२४	शामसुंदर रामदास शिंदे वय ४८ वर्षे.	१७.१२.२०२४	Coronary artery disease c CVA c HTN c craniotomy surgery.
६	१९२/२०२४	एडवर्ड धनशेखर, वय ६७ वर्षे.	०५.१०.२०२४	Coronary artery disease

विठ्ठल दबडे,

सहायक पोलीस आयुक्त,
खडकी विभाग, पुणे शहर.

पुणे, १५ फेब्रुवारी २०२५.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/खडकी वि./८१९/२०२५.— तमाम लोकांस कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावांसमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज इतर अन्य कारणामुळे मृत्यू झाला आहे; अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटिस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

विश्रांतवाडी पोलीस स्टेशन

परिशिष्ट

अ.क्र.	अ.म.र.नं.	मयताचे नाव, वय	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५
१	१४६/२०२४	विरेंद्रकुमार विनोद गौतम, वय २१ वर्षे.	२३.०९.२०२४	Death due to multiple injury
२	९३/२०२४	विनोद उत्तम पवार, वय ३४ वर्षे.	०८.०६.२०२४	Complications following head injury
३	२००/२०२४	आयान रमजान शेख, वय ०३ वर्षे.	२६.१२.२०२४	Complication following burns

परिशिष्ट--चालू

विश्रांतवाडी पोलीस स्टेशन--चालू

१	२	३	४	५
४	१६६/२०२४	रईस डोमनिक आंझ्यू, वय ५३ वर्षे.	२८.१०.२०२४	Head injury

विठ्ठल दबडे,

सहायक पोलीस आयुक्त,
खडकी विभाग, पुणे शहर.

पुणे, १५ फेब्रुवारी २०२५.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/खडकी वि./८२१/२०२५.—तमाम लोकांस कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावांसमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज इतर अन्य कारणामुळे मृत्यू झाला आहे; अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटिस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बाणेर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

बाणेर पोलीस स्टेशन

परिशिष्ट

अ.क्र.	अ.म.र.नं.	मयताचे नाव, वय	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५
१	१३२/२०२३	खैरम अनिता देवी, वय २४ वर्षे.	२४.०५.२०२३	Death due to asphyxia due to hanging
२	२६७/२०२३	समिर सुभाष मंडल, वय ५५ वर्षे.	१२.१०.२०२४	Viscera preserved for HPE and CA final is reserved.
३	१४/२०२३	गौरव अशोक कांबळे, वय ३१ वर्षे.	१७.०१.२०२३	Death due to asphyxia due to hanging
४	१७८/२०२४	अर्ना अभिजित मुळे, वय १५ वर्षे.	१७.०६.२०२४	Asphyxia due to hanging

विठ्ठल दबडे,

सहायक पोलीस आयुक्त,
खडकी विभाग, पुणे शहर.

पुणे, १५ फेब्रुवारी २०२५.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/खडकी वि./९६५/२०२५.—तमाम लोकांस कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावांसमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज इतर अन्य कारणामुळे मृत्यू झाला आहे; अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटिस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

खडकी पोलीस स्टेशन

परिशिष्ट

अ.क्र.	अ.म.र.नं.	मयताचे नाव, वय	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५
१	२०१/२०२४	मेघा निष्पल भोसले, वय ४३ वर्षे.	१८.१०.२०२४	Septicemia
२	१४/२०२५	रितू आकाश काळे, वय २४ वर्षे.	०५.०२.२०२५	Death due to cardio respiratory due to burns.
३	०४/२०२५	राम नरेश भगत, वय ४८ वर्षे.	१०.०१.२०२५	Liver cirrhosis
४	०९/२०२५	गिरजू मुरलीधर बैले, वय ६७ वर्षे.	२०.०१.२०२५	Coronary artery disease
५	०२/२०२४	अनोळखी इसम, वय ५५ वर्षे.	०६.०१.२०२४	Intracranial haemorrhage
६	११२/२०२४	फातिमा अब्दुल खान, वय ७४ वर्षे.	०९.१०.२०२४	Septicemia

विठ्ठल दबडे,

सहायक पोलीस आयुक्त,
खडकी विभाग, पुणे शहर.

पुणे, २६ फेब्रुवारी २०२५.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/खडकी वि./१६७/२०२५.— तमाम लोकांस कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावांसमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज इतर अन्य कारणांमुळे मृत्यू झाला आहे; अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटिस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

खडकी पोलीस स्टेशन

परिशिष्ट

अ.क्र.	अ.म.र.नं.	मयताचे नाव, वय	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५
१	४८/२०२४	निखील अरुण भिसे, वय २८ वर्षे.	०३.०४.२०२४	Death due to hanging
२	८२/२०२२	उमेश दत्त राजगुरु, वय ३० वर्षे.	११.१२.२०२२	Opinion reserved viscera preserved for chemical analysis.
३	२१०/२०२४	महेश विलास अभाणे, वय ४४ वर्षे.	०२.११.२०२४	Drowning

विठ्ठल दबडे,

सहायक पोलीस आयुक्त,
खडकी विभाग, पुणे शहर.

पुणे, २६ फेब्रुवारी २०२५.

विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त यांजकडून

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/चाकण विभाग३४६/२०२२५.— तमाम लोकांस कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे अकस्मातरीत्या मयत झालेले असून त्यांचे नावांसमोर दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चाकण, महाळुंगे एमआयडीसी, आळंदी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे, तरी सदर मृत्यूबाबत त्यांचे नावांसमोर दर्शविलेल्या मृत्यूचे कारणाखेरीज इतर अन्य कारणामुळे मृत्यू झाला आहे; अशी कोणतीही तक्रार असल्यास अथवा कोणास काही गोपनीय माहिती असल्यास, सदरची नोटिस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीमध्ये कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, तर संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या अहवालाप्रमाणे तसा अंतिम गोषवारा या कार्यालयाकडून मंजूर केला जाईल, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ.क्र.	जावक क्रमांक दिनांक	अ. म. र. नं.	मयताचे नाव व वय	मृत्यू दिनांक	प्रकार	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७
महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन						
१	१३९६६३०/ २२/०१/२०२५	१२२/२०२४	शिवप्रसाद राजाराम गुप्ता वय २१ वर्षे.	१०/०९/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
२	१३९६५२९/ २२/०१/२०२५	१०/२०२४	विशाल रमेशराव उन्होते, वय ४१ वर्षे.	२६/०१/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
३	१७४८०१४/ २२/०१/२०२५	११५/२०२४	ऋषी केशव चौधरी, वय २७ वर्षे.	३०/०८/२०२४	नैसर्गिक	श्वसनाचा त्रास झाल्याने मयत
४	१७४८०२८/ २२/०१/२०२५	७५/२०२४	प्रियंका तेजल कांबळे, वय २९ वर्षे.	१९/०६/२०२४	नैसर्गिक	कंबरेखाली निर्जीव होऊन हार्ट अटॅकने मयत.
५	१७४७६५०/ २२/०१/२०२५	१५७/२०२४	अशोक लक्ष्मणराव भोलो, वय २० वर्षे.	०४/१२/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
६	१७४७६५५/ २२/०१/२०२५	१४९/२०२४	संदीप बालाजी गायकवाड, वय ३० वर्षे.	०२/११/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
७	१७४८७८४/ २२/०१/२०२५	८५/२०२४	शुभम दत्तात्रय अभ्यंकर, वय २३ वर्षे.	०६/०७/२०२४	अपघाती	Head injury
८	१३९६५१४/ २२/०१/२०२५	३९/२०२४	सुखदेव कर्णी सिंग, वय २३ वर्षे.	०४/०४/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
९	१३९६५११/ २२/०१/२०२५	२४/२०२४	अक्षरा अनिल गायकवाड, वय १३ वर्षे.	२५/०२/२०२४	नैसर्गिक	उलट्या होऊन श्वसनाचा त्रास होऊन मयत.
१०	१३९६५१८/ २२/०१/२०२५	१११/२०२४	निलेश सुभाष इंगळे, वय २९ वर्षे.	२३/०८/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
११	१३९६५०८/ २२/०१/२०२५	२७/२०२४	हेमंत बाबूलाल बावरी, वय १९ वर्षे.	२९/०२/२०२४	नैसर्गिक	दारु पिऊन अशक्तपणा येऊन मरण.
१२	१३९६५२३/ २२/०१/२०२५	९६/२०२४	नितीन अनिल कुमार, वय १९ वर्षे.	०१/०८/२०२४	अपघाती	Head injury

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन--चालू						
१३	१३९६५१७/ २२/०१/२०२५	११९/२०२४	राम सुरेश जगन्नाथ यादव, वय ३८ वर्षे.	०७/०९/२०२४	नैसर्गिक	चक्कर येऊन बेशुद्ध पडून मरण.
१४	१३९६५१०/ २२/०१/२०२५	८१/२०२४	सुजितकुमार ननकू प्रसाद, वय २५ वर्षे.	०२/०७/२०२४	अपघाती	सायकलवरून पडून पोटाला व डोक्याला मार लागून मयत.
१५	१७३९४५८/ २२/०१/२०२५	२६/२०२४	रामकुमार बालेश्वर पांडे, वय ६५ वर्षे.	२८/०२/२०२४	नैसर्गिक	Septicemia
आळंदी पोलीस स्टेशन						
१६	१७४१६७६/ २२/०१/२०२५	७५/२०२४	अनोळखी पुरुष, वय ३५ ते ४० वर्षे.	१५/१०/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to drowning.
१७	१७३९९०१/ २२/०१/२०२५	४५/२०२३	जीवन अजाबराव क्षिरसागर, वय २६ वर्षे.	०९/०५/२०२३	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
१८	१७४१४४५/ २२/०१/२०२५	९०/२०२४	तानाजी मोतीराम कदम, वय १९ वर्षे.	०७/१२/२०२४	अपघाती	Asphyxia due to drowning.
१९	१७३९९२२/ २२/०१/२०२५	२०/२०२४	अनोळखी इसम, वय ६० ते ६५ वर्षे.	२४/०४/२०२४	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
२०	१७४१८०५/ २२/०१/२०२५	४८/२०२३	अनोळखी पुरुष, वय ८० वर्षे.	१८/०५/२०२३	नैसर्गिक	Coronary artery disease.
२१	१७५३७८८/ २३/०१/२०२५	७४/२०२३	सुनील दादुलाल चव्हाण, वय ३६ वर्षे.	२०/०८/२०२३	नैसर्गिक	उलट्या होऊन श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होऊन मरण.
२२	१७४६९५४/ २३/०१/२०२५	२३/२०२४	सुमित घनश्याम सांगुळे, वय ३३ वर्षे.	२८/०४/२०२४	अपघाती	Asphyxia due to drowning.
चाकण पोलीस स्टेशन						
२३	१७४४९८३/ २३/०१/२०२५ ५३७४/२९/१२/२४	१५१/२०२४	सायली सुनील शेगावकर, वय १५ वर्षे.	०२/०८/२०२१	अपघाती	Blunt trauma to Abdominal.
२४	८१/२०२५ ०७/०१/२०२५	५३/२०२४	अनोळखी पुरुष, वय ३५ ते ४० वर्षे.	१६/०३/२०२४	अपघाती	Head injury
२५	२७०/२०२५ १७/०१/२०२५	९७/२०२४	अंकुश सुभाष डगमल, वय २५ वर्षे.	२१/०५/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
२६	२८३/२०२५ १७/०१/२०२५	९४/२०२४	सुनिता अनिल सोनवणे, वय ४६ वर्षे.	१४/०५/२०२४	नैसर्गिक	Coronary artery disease.
२७	८०/२०२५ ०७/०१/२०२५	३९/२०२४	अनोळखी पुरुष, वय ६५ वर्षे.	२१/०२/२०२४	नैसर्गिक	Pulmonary consolidation (KOCTIA).

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
चाकण पोलीस स्टेशन--चालू						
२८	७८/२०२५ ०७/०१/२०२५	१९४/२०२४	अर्जुनसिंग ठाकूर, वय ४५ वर्षे.	१५/१०/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to drowning.
२९	७७/२०२५ ०७/०१/२०२५	३७२/२०२२	शेषराव गोविंदराव कदम, वय ३४ वर्षे.	१७/१२/२०२२	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
३०	३७/२०२५ ०४/०१/२०२५	१४१/२०२४	धनंजय लक्ष्मण कड, वय ४२ वर्षे.	२२/०७/२०२४	नैसर्गिक	Hypertension
३१	३६/२०२५ ०४/०१/२०२५	२१२/२०२४	सुनील बारकू ढोरे, वय ४५ वर्षे.	१२/१२/२०२४	आत्महत्या	Head injury with plytrauma.
३२	७९/२०२५ ०७/०१/२०२५	६०/२०२४	अनोळखी पुरुष, वय ५५ वर्षे.	२४/०३/२०२४	नैसर्गिक	Septicemia
३३	१४/२०२५ ०३/०१/२०२५	१५३/२०२३	पुजा अनिल कातुरे, वय २५ वर्षे.	३१/१०/२०२३	अपघाती	गर्भाशयाची पिशवी काढत असताना तब्येत अतिशय खराब होऊन मरण आले.
३४	५४५४/२०२४ ३१/१२/२०२४	१६१/२०२३	आरोही अजय पोतले, वय १० वर्षे.	२५/११/२०२३	अपघाती	Death due to electric shock.
३५	५४५५/२०२४ ३१/१२/२०२४	१६४/२०२३	प्रकाश नारायण शेळकंदे, वय ५० वर्षे.	२८/११/२०२३	नैसर्गिक	Acute myocardial infarction.
३६	५४५३/२०२४ ३१/१२/२०२४	१५२/२०२३	अर्चित गोलेख सामंथराय, वय २० वर्षे.	०५/११/२०२३	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
३७	५४५२/२०२४ ३१/१२/२०२४	०९/२०२४	विशाल गजानन जाधव, वय २२ वर्षे.	११/०१/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
३८	५४४४/२०२४ ३१/१२/२०२४	७४/२०२४	रबी उल ताहेर, वय ३० वर्षे.	१७/०४/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
३९	५४४५/२०२४ ३१/१२/२०२४	३४/२०२४	कृष्णा किशोर गायकवाड, वय १५ वर्षे.	१९/०२/२०२४	नैसर्गिक	Pulmonary consolidation.
४०	५४४९/२०२४ ३१/१२/२०२४	१०६/२०२४	राजाराम दगडू मस्के, वय ४४ वर्षे.	३१/०५/२०२४	अपघाती	The probable cause of death is haemorrhagic shock due to head injury.
४१	५४४६/२०२४ ३१/१२/२०२४	५७/२०२४	दत्तात्रय लक्ष्मण खंदारकर, वय ५८ वर्षे.	२३/०३/२०२४	नैसर्गिक	Coronary artery disease.
४२	५४४७/२०२४ ३१/१२/२०२४	९२/२०२४	अनुराग जयवंत माने, वय १८ वर्षे.	०९/०५/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
४३	५४४८/२०२४ ३१/१२/२०२४	६१/२०२४	बगतसिंग कोनसिंग राजपूत, वय २० वर्षे.	२६/०३/२०२४	अपघाती	Asphyxia due to drowning.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
चाकण पोलीस स्टेशन--चालू						
४४	५४५०/२०२४ ३१/१२/२०२४	१०५/२०२४	सुभाष किसनराव जकाते, वय ६४ वर्षे.	३०/०५/२०२४	नैसर्गिक	हृदयधमनी रोगाने मरण
४५	५४५१/२०२४ ३१/१२/२०२४	१६५/२०२३	दीपक चंद्रकांत भावसार वय ३५ वर्षे.	०३/१२/२०२३	नैसर्गिक	Lung abscess
४६	५२१८/२०२४ १९/१२/२०२४	१६०/२०२४	मारुती चंद्रकांत जमदाडे, वय ४२ वर्षे.	१८/०८/२०२४	नैसर्गिक	Septic shock due to septicemia.
४७	५४३०/२०२४ ३०/१२/२०२४	९१/२०२४	गजानन कडुबा कापडे, वय ३५ वर्षे.	०९/०५/२०२४	नैसर्गिक	Cardiorespiratory arrest due to aortic repture.
४८	५३९६/२०२४ ३०/१२/२०२४	१५१/२०२३	सुलोचना सोमनाथ शिंदे, वय ७० वर्षे.	०४/११/२०२३	अपघाती	चक्कर येऊन पडल्याने मरण
४९	५३९८/२०२४ ३०/१२/२०२४	१६३/२०२३	संजय शांताराम मेंगाळ, वय २५ वर्षे.	२८/११/२०२३	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
५०	५३९७/२०२४ ३०/१२/२०२४	७५/२०२४	सौ. प्रेमशिला कैलासकुमार हिचे नवजात पुरुष जातीचे बालक, वय ५ ते ६ तास.	१७/०४/२०२४	नैसर्गिक	Meconium aspiration
५१	५४०७/२०२४ ३०/१२/२०२४	१३९/२०२३	दीपक माधवराव कांबळे, वय ४० वर्षे.	२०/१०/२०२३	आत्महत्या	Death due to drowning.
५२	५४०८/२०२४ ३०/१२/२०२४	४०/२०२४	शिवा देवाजी पावरा, वय ३६ वर्षे.	२२/०२/२०२४	नैसर्गिक	Intra cranial haemorrhage.
५३	५४०५/२०२४ ३०/१२/२०२४	१३७/२०२३	साई बाबासाहेब गायकवाड, वय ५ वर्षे.	१९/१०/२०२३	नैसर्गिक	उलट्या होऊन पोट दुखू लागलेने मयत.
५४	५४०६/२०२४ ३०/१२/२०२४	१६/२०२४	प्रदीप योगीनाथ इंडे, वय २५ वर्षे.	२७/०१/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
५५	५३८१/२०२४ २९/१२/२०२४	१७९/२०२४	रमेश भरत आरू, वय ३२ वर्षे.	१०/०९/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to drowning.
५६	५३७०/२०२४ २८/१२/२०२४	१२७/२०२४	सौ. किरण सार्थिक कोंडापे, वय २० वर्षे.	०४/०७/२०२४	नैसर्गिक	Sepsis with septic shock.
५७	५३६८/२०२४ २८/१२/२०२४	१५०/२०२३	राहुल नवनाथ हांडे, वय ३६ वर्षे.	०३/११/२०२३	नैसर्गिक	चक्कर येऊन पडल्याने
५८	५३६९/२०२४ २८/१२/२०२४	०३/२०२४	मधू जयप्रकाश प्रजापती, वय १८ वर्षे.	०३/०१/२०२४	अपघाती	Head injury दारू पिऊन पडल्याने.
५९	५३६७/२०२४ २८/१२/२०२४	११९/२०२३	शिवाजी नारायण गोरवाड, वय ३३ वर्षे.	०४/०९/२०२३	अपघाती	Cardiorespiratory arrest due to electrocution.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
चाकण पोलीस स्टेशन--चालू						
६०	२६१/२०२५ १७/०१/२०२५	१६७/२०२४	प्रसन्न जालींदर थोरात, वय २० वर्षे.	२५/०८/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
६१	२६२/२०२५ १७/०१/२०२५	१८७/२०२४	कांताराम बबन गुंडगळ, वय ६२ वर्षे.	२३/०९/२०२४	नैसर्गिक	Coronary artery disease.
६२	२६०/२०२५ १७/०१/२०२५	१६२/२०२४	अनिकेत साहेबराव वाडेकर, वय २५ वर्षे.	२२/०८/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
६३	१९७/२०२५ १५/०१/२०२५	१६६/२०२४	सिंधुबाई शिवाजी येळवंडे, वय ६० वर्षे.	२४/०८/२०२४	अपघाती	Asphyxia due to drowning.
६४	५३५३/२०२४ २७/१२/२०२४	१५५/२०२४	चांगदेव भाऊराव गावडे, वय ३२ वर्षे.	१२/०८/२०२४	अपघाती	Complications following burns.
६५	५३७१/२०२४ २८/१२/२०२४	१०४/२०२४	अजय शिवाजी म्हस्के, वय २१ वर्षे.	३०/०५/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
आळंदी पोलीस स्टेशन						
६६	१७६१८७७/ २५/०१/२०२५	०४/२०२४	अनोळखी पुरुष, वय ४३ वर्षे.	२४/०१/२०२४	अपघाती	Complications following head injury.
६७	१७७५५०६/ २९/०१/२०२५	०२/२०२५	कलावती नारायण भवर, वय ३५ वर्षे.	०५/०१/२०२५	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
६८	१७७५४०८/ २९/०१/२०२५	६७/२०२३	मनोज अशोक हिरे, वय ३३ वर्षे.	०१/०८/२०२३	नैसर्गिक	अतिदारु सेवन केल्यामुळे
६९	१७७५५३०/ २९/०१/२०२५	६५/२०२४	विशाल अशोक येवले, वय २४ वर्षे.	२३/०९/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
७०	१७७५५४८/ २९/०१/२०२५	४५/२०२४	ब्रिजेश राज चौहान, वय २१ वर्षे.	१२/०८/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
७१	१७७५३८८/ २९/०१/२०२५	१००/२०२३	संग्राम विजय चव्हाण, वय ७ वर्षे.	०३/११/२०२३	नैसर्गिक	उलट्या, अपचन, अंग सुजणे.
७२	१७७५४४२/ २९/०१/२०२५	८०/२०२४	अनोळखी पुरुष, वय ४५ ते ५० वर्षे.	१५/०१/२०२४	नैसर्गिक	Septicemia
७३	१७७५६७०/ २९/०१/२०२५	९९/२०२४	गौरव जयप्रकाश सिंग, वय ३४ वर्षे.	२८/१२/२०२४	अपघाती	Head injury
७४	१७७५५९९/ २९/०१/२०२५	८५/२०२४	लक्ष्मी रघुनाथ पांचाळ, वय ६३ वर्षे.	२२/११/२०२४	अपघाती	Blunt trauma to abdomen.
७५	१७७५६२३/ २९/०१/२०२५	११८/२०२३	कु. कृष्णा संतोष कोकाटे, वय ५ वर्षे.	२५/१२/२०२३	अपघाती	कुत्रे चावल्याने रेबीज आजार होऊन मयत.
७६	१७७५५७२/ २९/०१/२०२५	११३/२०२३	जयंत ऊर्फ यश सुधाकर वाघमोरे, वय १९ वर्षे.	१३/१२/२०२३	नैसर्गिक	Asphyxia due to hanging.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
आळंदी पोलीस स्टेशन--चालू						
७७	१७७५३३३/ २९/०१/२०२५	२४/२०२३	चाँद अब्दुल मजिद अन्सारी, वय ६१ वर्षे.	२७/०२/२०२३	नैसर्गिक	श्वास घेण्यास त्रास होऊन
७८	१७७५३६०/ २९/०१/२०२५	११/२०२३	अजय सुदाम सूर्यवंशी, वय २२ वर्षे.	१७/०१/२०२३	नैसर्गिक	छातीत, पोटात दुखून
७९	१७७५६८२/ २९/०१/२०२५	१३/२०२४	अशोक भिमराव गवंडी, वय ३१ वर्षे.	०२/०३/२०२४	अपघाती	Head injury
८०	१७७५६५६/ २९/०१/२०२५	५६/२०२४	संदीप वसंतराव नरवाडे, वय ४० वर्षे.	०४/०९/२०२४	अपघाती	दारूचे नशेत पाण्यात बुडून मयत.
८१	१७७५४७४/ २९/०१/२०२५	०३/२०२३	प्रदीपकुमार ललित मोहनदास, वय २० वर्षे.	१५/०१/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन						
८२	१७७३५२६/ २९/०१/२०२५	१०६/२०२४	योगीता मंगेश बुरुड, वय १२ वर्षे.	१६/०८/२०२४	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
८३	१७७३५३३/ २९/०१/२०२५	११७/२०२४	प्रदीपकुमार बुद्धीलाल बर्मा, वय २२ वर्षे.	०२/०९/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
आळंदी पोलीस स्टेशन						
८४	१७७७५९९/ २९/०१/२०२५	९५/२०२३	रामदयाळ रामअवतार यादव, वय १७ वर्षे.	२७/१०/२०२३	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
८५	१७८३०४८/ ३१/०१/२०२५	०१/२०२५	कुंडलिक अर्जुन येवले, वय ३१ वर्षे.	०१/०१/२०२५	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
८६	१७८३१३१/ ३१/०१/२०२५	०७/२०२५	गोविंद ढिडहू लोहरा, वय २९ वर्षे.	२१/०१/२०२५	नैसर्गिक	ताप येऊन कावीळ झाल्याने
८७	१७८३०६१/ ३१/०१/२०२५	३८/२०२४	सिद्धेश्वरी एकनाथ काळे, वय १७ वर्षे ६ महिने.	१६/०७/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
८८	१७८३०७२/ ३१/०१/२०२५	०७/२०२३	अरविंद हरिश्चंद्र कातकडे, वय ५५ वर्षे.	२२/०१/२०२३	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
८९	१७८३०९९/ ३१/०१/२०२५	५४/२०२४	अनोळखी पुरुष, वय ३५ ते ४० वर्षे.	०२/०९/२०२४	अपघाती	इंद्रायणी नदीच्या पाण्यात पडून.
९०	१७८३१०७/ ३१/०१/२०२५	६१/२०२४	अनोळखी इसम, वय ३५ ते ४० वर्षे.	१६/०९/२०२४	अपघाती	इंद्रायणी नदीच्या पाण्यात निरगुडी गावाजवळील कोल्हापुरी बंधाऱ्याला अडकलेली.
९१	१७८३११७/ ३१/०१/२०२५	७१/२०२४	अनोळखी बेवारस महिला, वय ५० ते ५५ वर्षे.	०१/१०/२०२४	अपघाती	इंद्रायणी नदीच्या पाण्यात निरगुडी गावाजवळील कोल्हापुरी बंधाऱ्याला अडकलेली.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
आळंदी पोलीस स्टेशन--चालू						
९२	१७८३१४८/ ३१/०१/२०२५	९६/२०२४	मंगला अंबादास डोईजोडे, वय ७५ वर्षे.	२५/०१/२०२४	नैसर्गिक	पॅरालीस, बी. पी., शुगर तसेच श्वास घेण्याचे त्रासाने.
९३	१७८३२००/ ३१/०१/२०२५	६२/२०२४	गजानन सखाराम रायमल, वय ४३ वर्षे.	१८/०९/२०२४	अपघाती	Complication following head injury.
९४	१७८३१६६/ ३१/०१/२०२५	११०/२०२३	मंडोदरी अंबादास गायके, वय ७० वर्षे.	०८/१२/२०२३	नैसर्गिक	चक्कर येऊन छातीत दुखू लागल्याने.
९५	१७८९२८७/ ०३/०२/२०२५	०४/२०२५	बिजय मनबहादूर राही, वय ४५ वर्षे.	१५/०१/२०२५	नैसर्गिक	Death due to B/L pulmonary consolidation with intracranial haemorrhage.
९६	१७८९२९९/ ०३/०२/२०२५	४३/२०२४	शहाजी तात्याबा कोळेकर, वय ३७ वर्षे.	२९/०७/२०२४	नैसर्गिक	चक्कर येऊन मयत झाले
९७	१७८९३३०/ ०३/०२/२०२५	८४/२०२२	प्रियल ऊर्फ आर्या दयाशंकर यादव, वय १२ वर्षे.	३१/१२/२०२२	नैसर्गिक	थंडी-ताप व खोकला येत होता व चक्कर येऊन पडल्याने.
९८	१७८९३६४/ ०३/०२/२०२४	९३/२०२४	विवेक दत्तात्रय जाधव, वय ४३ वर्षे.	२२/११/२०२४	आत्महत्या	दारु पिण्याचे व्यसन असल्याने दारूचे नशेत गळफास घेऊन.
९९	१७८९३८२/ ०३/०२/२०२५	४०/२०२४	श्रीहरी गणेश डोईफोडे, वय २० वर्षे.	२५/०७/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
१००	१७८९४१७/ ०३/०२/२०२५	०२/२०२४	भास्कर हरिश्चंद्र जगदाळे, वय ५० वर्षे.	१२/०१/२०२४	अपघाती	Complication following blunt trauma to right leg.
१०१	१७८९४५३/ ०३/०२/२०२५	२८/२०२४	अनोळखी पुरुष, वय ३५ ते ४० वर्षे.	२५/०५/२०२४	अपघाती	पाण्यात बुडून आले असावे
महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन						
१०२	१७९५४०७/ ०४/०२/२०२५	०१/२०२५	विकी मारुती बेंडुरे, वय २४ वर्षे.	०१/०१/२०२५	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
१०३	१७९५८९३/ ०४/०२/२०२५	१३६/२०२४	दिलीप सखाराम भोक्टे, वय ३० वर्षे.	१२/१०/२०२४	अपघाती	Evidence of burns over body.
आळंदी पोलीस स्टेशन						
१०४	१८०९८२४/ ११/०२/२०२५	८६/२०२४	चंद्रशेखर श्रीकृष्ण मंचलवार, वय ५० वर्षे.	१६/११/२०२४	नैसर्गिक	नैसर्गिक आजारपणामुळे
१०५	१८०९८७७/ ११/०२/२०२५	५९/२०२४	कमलभान अच्छेलाल साकेत, वय २२ वर्षे.	१०/०९/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन						
१०६	१७८६५१/ ०८/०२/२०२५	१३२/२०२४	मंगेश तुळशीराम उत्तेकर, वय ३८ वर्षे.	०१/१०/२०२४	अपघाती	Asphyxia due to drowning.
१०७	१७८३४००/ १२/०२/२०२५	१६/२०२४	कुमार पंडीत पवार, वय २७ वर्षे.	११/०२/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
१०८	१७८३३९३/ १२/०२/२०२५	५५/२०२४	शिवाजी लालू अडागळे, वय ४८ वर्षे.	०३/०५/२०२४	आत्महत्या	दारूचे नशेत हार्फिक नावाचे औषध पिल्याने.
१०९	१७८३४०७/ १२/०२/२०२५	८३/२०२४	नेहा विष्णू मकासरे, वय २० वर्षे.	०५/०७/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
११०	१८२२६७२/ १२/०२/२०२५	६३/२०२४	अनोळखी पुरुष, वय ४० ते ४५ वर्षे.	१८/०९/२०२४	अपघाती	इंद्रायणी नदीचे पाण्यात पडून.
१११	१८३३६४०/ १३/०२/२०२५	३७/२०२४	अनोळखी पुरुष, वय ३५ वर्षे.	१५/०७/२०२४	नैसर्गिक	आजारपणामुळे

राजेंद्रसिंह गौर,
विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा
सहायक पोलीस आयुक्त,
चाकण विभाग, पिंपरी-चिंचवड.

पिंपरी-चिंचवड, १५ फेब्रुवारी २०२५.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/वानवडी वि./१२०३/२०२५.— सर्व लोकांना या अधिसूचनेद्वारे कळविणेत येते की, सोबतच्या परिशिष्टामध्ये दर्शविलेल्या व्यक्ती अकस्मात मयत झालेल्या असून त्याबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेबाबत कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहराचे पोलीस अधिकारी यांनी आमचे कार्यालयास अहवाल सादर केला आहे. तरी मयत इसम त्यांचे नावासमोर दर्शविलेले कारणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला आहे अशी तक्रार असेल तर त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत लेखी तक्रार या कार्यालयास सादर करावी. मुदतीनंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही. वरील मुदतीत कोणाचीही तक्रार प्राप्त न झाल्यास, संबंधित व्यक्तीचे मृत्यूचे कारणाबाबत तक्रार नाही, असे ग्राह्य धरून कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांचे अहवालाप्रमाणे अंतिम गोषवारा मंजूर करणेत येईल.

परिशिष्ट

अ. क्र.	अ.म.र.नं.	मयत व्यक्तीचे नाव	वय वर्षे	मृत्यू दिनांक	मृत्यू समरी	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७
कोंढवा पोलीस स्टेशन (अ)						
१	२९०/२०२३	मनोहर धोंडीबा कांबळे	७१	१४/११/२०२३	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
२	०४/२०२४	सनी अशोक जगताप	३४	०२/०१/२०२४	नैसर्गिक	Cirrhotic liver disease

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
कोंढवा पोलीस स्टेशन (अ)--चालू						
३	३३०/२०२३	उमेश काकासाहेब कोकाटे गुप्ता (पुरुष).	४१	१८/१२/२०२३	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
४	१६०/२०२३	बी/ओ दिव्या राजेश कुमार	०१ दिवस	२८/०६/२०२३	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
५	३०१/२०२२	अब्दुलअजीज जरबक्ष मेत्री	६९	०८/१२/२०२२	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation with coronary artery disease.
६	२११/२०२२	सी. टी. थॉमस	६७	०३/०९/२०२२	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
७	३८/२०२३	मंगल लिंबराज किरदत्त	६५	१२/०२/२०२३	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation with coronary artery disease.
८	१६४/२०२२	बी/ओ मुबीना अहमद चोगले (स्त्री).	०१ दिवस	११/०७/२०२२	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
९	२११/२०२३	गौतम पुंडलिक सोनवणे	६६	०१/०९/२०२३	नैसर्गिक	Coronary artery disease.
१०	२४२/२०२३	शुभम सुनील निगडे	२७	०३/०९/२०२३	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
११	२३/२०२४	विजय जालींदर देवकाते	४७	२३/०१/२०२४	नैसर्गिक	Evidence of subglacial hematoma viscera preserved for chemical analysis and article preserved for chemical analysis.
१२	१२२/२०२३	चिमनलाल अग्रवाल	६१	१०/०६/२०२३	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
कोंढवा पोलीस स्टेशन (अ)--चालू						
						examination and blood preserved for chemical alalysis.
१३	२३५/२०२३	विल्यम्स जॉर्ज मेप्रत (पुरुष)	७२	२५/०९/२०२३	नैसर्गिक	Coronary artery disease.
१४	११७/२०२३	प्रकाशराव माणिकराव पाटील	५८	०३/०६/२०२३	नैसर्गिक	Coronary artery disease.
१५	१५९/२०२३	बी/ओ दिव्या राजेश कुमार गुप्ता (पुरुष).	०१ दिवस	२८/०६/२०२३	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
१६	२९३/२०२३	तेजश्री रानोजी बोत्रे	३३	१६/११/२०२३	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
१७	१३२/२०२४	मोहमद युनूस हसन इनामदार	६१	०३/०६/२०२४	नैसर्गिक	(१) Extensive anteroseptal St elevation NIC lateral examination, (२) Hypertension.
१८	११९/२०२४	आसमा मुनीर सय्यद	३५	२१/०५/२०२४	नैसर्गिक	Tuberculosis
१९	१२९/२०२४	सय्यद सलीम राजे	६२	३१/०५/२०२४	नैसर्गिक	Coronary artery disease with bilateral pulmonary consolidation.
२०	१०९/२०२३	बी/ओ प्रियंका कृष्णा वैरागी (स्त्री).	०३ महिने	०३/०५/२०२३	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
२१	३५/२०२३	मीरा आनंद बरडे	६१	०७/०२/२०२३	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
२२	२२०/२०२३	संध्या श्रीमंत वाघमारे	१८	०७/०९/२०२३	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination and chemical analysis.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
कोंढवा पोलीस स्टेशन (अ)--चालू						
२३	१८०/२०२३	अजिम मोहसिन शेख	३६	२०/०७/२०२३	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
२४	११०/२०२२	साजीद माजीद शेख	१८	०२/०५/२०२२	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination and blood preserved chemical analysis.
२५	१६/२०२४	नाझीम इक्बाल हमीद शेख	४२	१७/०१/२०२४	आत्महत्या	Death due to hanging
२६	१५/२०२३	तुषार सुधाकर सनान्से	२०	१७/०१/२०२३	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
२७	१३९/२०२३	अस्लम मन्सूर मनियार	२६	२९/०६/२०२३	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
२८	२५/२०२२	संजय विठ्ठल सूर्यवंशी	५६	२६/०१/२०२२	आत्महत्या	Death due to hanging
२९	१०२/२०२४	अली रसुल शेख	०३	०७/०५/२०२४	अपघाती	Complication following burns.
३०	११३/२०२३	हरिश्चंद्र जगन्नाथ नलगे	५७	२५/०५/२०२४	अपघाती	Complication following head injury.
३१	३२८/२०२३	शिवाजी शामराव सुकळे	३९	१६/१२/२०२३	नैसर्गिक	Traumatic head injury
कोंढवा पोलीस स्टेशन (ब)						
१	३३७/२०२३	रजिका नॉटनॉन	५२	२३/१२/२०२३	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation with pleural effusion.
२	३१६/२०२३	निरुपमा रघुनाथ भेंडवलकर	६०	०६/१२/२०२३	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
३	१७१/२०२१	B/O हर्षदा वैभव झुंबरे	०७ दिवस	३०/०८/२०२१	नैसर्गिक	Undetormined
४	८१/२०२४	B/O रेखा योगेंद्रसिंह खंगरोतो.	०१ दिवस	०७/०४/२०२४	नैसर्गिक	Evidence of harlequin-ichthyosis viscera preserved for histopathological examination.
५	२०४/२०२३	मिसलावली जगदिश वर्मा	५९	२५/०८/२०२३	नैसर्गिक	Coronary artery disease with bilateral pulmonary consolidation.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
कोंढवा पोलीस स्टेशन (ब)--चालू						
६	१९६/२०२३	सिद्राम मारुती गजदाने	७५	१३/०८/२०२३	नैसर्गिक	Coronary artery disease.
७	१३९/२०२३	पार्वतीदेवी अरुण शहा	४२	११/०६/२०२३	नैसर्गिक	Septicemia
८	८४/२०२४	राजू शंकर मोरे	४६	११/०४/२०२४	नैसर्गिक	Coronary artery disease.
९	१९६/२०२३	रूपा विनयकुमार भगर	५३	११/०८/२०२३	नैसर्गिक	Viscera preserved for chemical examination.
१०	२९४/२०२३	नोशीर केकी दारुवाला	७०	१८/११/२०२३	नैसर्गिक	Shock esophageal varices cirrhosis of liver.
११	१३३/२०२३	B/O शिलोफर मुनीर कुरेशी ०१ दिवस	२२/०६/२०२३	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.	
१२	१५०/२०२०	B/O निरजदेवी देवीदिन गौतम ०६ दिवस	१२/०८/२०२०	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.	
१३	१०६/२०२३	उपेश सुरेश परियार	१६	१०/०५/२०२३	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination and blood preserved for chemical analysis.
१४	३००/२०२२	शिवबतु विष्णू यादव	३०	०६/१२/२०२२	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination and chemical analysis.
१५	३०५/२०२२	आराध्या रामेश्वर दुबे	०४ महिने	११/१२/२०२२	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
१६	२९८/२०२३	सुरेश रामभाऊ चव्हाण	७२	२३/११/२०२३	नैसर्गिक	Complication following liver cirrhosis.
१७	१९३/२०२३	कैलास लक्ष्मण ननावरे	५८	११/०८/२०२३	नैसर्गिक	Coronary artery disease.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
कोंढवा पोलीस स्टेशन (ब)--चालू						
१८	३३६/२०२३	B/O रिता प्रदीपकुमार निशाद नवजात शिशू		२३/१२/२०२३	नैसर्गिक	Viscera preserved for histopathological examination.
१९	१८३/२०२३	अशोक राजाराम यादव	४७	२२/०७/२०२३	नैसर्गिक	Coronary artery disease with bilateral pulmonary consolidation.
२०	१९८/२०२३	शिला चित्रांजन बोर्डे	६०	१५/०८/२०२३	नैसर्गिक	Coronary artery disease in a known case of carcinoma of breast.
२१	१२७/२०२१	हृषीकेश अजित गुळूकर	३९	०२/०७/२०२१	नैसर्गिक	Ischemic heart disease.
२२	१२३/२०२१	मनोज जनार्दन नायर	५४	२४/०६/२०२१	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
२३	८६/२०२१	शंकर विनोद थापा	५३	२६/०४/२०२१	नैसर्गिक	Lung abscess with bilateral consolidation.
२४	२२६/२०२३	फातीमा सलमान शेख	०६	१८/०१/२०२३	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
२५	८८/२०२३	आस्लम कयुम पठाण	४०	२३/०४/२०२३	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
२६	२०२/२०२१	मोहम्मद अली मोहम्मद मोमीन०९ दिवस		०८/१०/२०२१	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
२७	१४५/२०२२	लक्ष्मण रामदास साळवे	३४	१८/०६/२०२२	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
२८	९५/२०२३	बेवारस अनोळखी पुरुष	५५ अंदाजे	२७/०४/२०२३	नैसर्गिक	Liver cirrhosis
२९	१८४/२०२३	लकी शकील खान	१३	२३/०७/२०२३	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination and chemical analysis.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
कोंढवा पोलीस स्टेशन (ब)--चालू						
३०	११४/२०२३	हरिशंकर रामगोपाल गुप्ता	८७	३०/०५/२०२३	नैसर्गिक	Septicemia
३१	१४६/२०२३	सुनील जगन्नाथ रुपे	४८	२१/०६/२०२३	नैसर्गिक	Septicemia
३२	१३३/२०२३	विक्रान्त सुनील कोंढाळकर	३३	०८/०६/२०२३	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
३३	९०/२०२३	अन्सार निसार इंद्रिसी	५३	१७/०४/२०२३	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
३४	२५३/२०२२	संजय लालवचन चौहान	२८	१९/१०/२०२२	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
३५	१३३/२०२४	मोहम्मद जावेद इमाम	४२	०७/०६/२०२४	नैसर्गिक	Coronary artery disease.
३६	११७/२०२२	शकुर बुडन शेख	६३	१६/०५/२०२२	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
३७	३२/२०२२	मंगेश आण्णा आवळे	४५	०६/०२/२०२२	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination and chemical analysis.
३८	१६७/२०२४	बाळकृष्ण शिवप्रसाद पांडे	४३	१५/०७/२०२४	नैसर्गिक	Coronary artery disease.
३९	३०३/२०२३	गणेश सुरेश पाटोळे	४२	२७/११/२०२३	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.

कोंढवा पोलीस स्टेशन (क)

१	३०६/२०२२	पूजा समीर चांदणे	२५	१२/१२/२०२२	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
२	१९२/२०२३	सुप्रिया सुरेश पवार	२५	११/०८/२०२३	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
३	२२५/२०२३	फरहान इकबाल देसाई	३४	१७/०९/२०२३	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
४	१२४/२०२४	तुकाराम दिनकर कुंभार	४१	२४/०५/२०२४	आत्महत्या	Death due to hanging

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
कोंढवा पोलीस स्टेशन (क)--चालू						
५	१९/२०२२	स्वप्नील अशोक काटे	२९	१६/०४/२०२२	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
६	५१/२०२४	कल्याण शिवाजी कोळी	२९	१४/०२/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
७	६४/२०२४	सौरव अनिल ननावरे	२६	०८/०३/२०२४	आत्महत्या	Death due to hanging
८	१७५/२०२१	भगवान गणपत जावडे	६४	०४/०९/२०२१	आत्महत्या	Evidence of ure mark around ligature neck with signs of decomposition (unnatural).
९	१०३/२०२२	दिगंबर आंबरुषी तौर	६८	२२/०४/२०२२	आत्महत्या	In our opinion death due to compression of neck article preserved for chemical analysis.
१०	११०/२०२४	बबन दगडू सणस	७०	१४/०५/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
११	०६/२०२३	प्रकाश रामस्वामी पवार	२८	१०/०१/२०२३	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
१२	३३१/२०२३	रवी जयराम उत्तमचंदानी	५८	१८/१२/२०२३	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
१३	९०/२०२४	शामकांत गोरखनाथ पांचाळ	४०	१४/०४/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
१४	२५८/२०२३	संपत हिरामण माने	५४	१८/१०/२०२३	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
१५	५८/२०२२	नुतन मनोहर घुले	३४	०८/०३/२०२२	आत्महत्या	Hanging with evidence of blunt trauma to head articles preserved for chemical analysis.
१६	१३७/२०२४	मिहीर नरेंद्र कापडी	३७	०९/०६/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging blood preserved for chemical analysis.
१७	३३/२०२१	सोफियान सद्म अन्सारी	०५	२३/०२/२०२१	अपघाती	Multiple injuries
१८	११७/२०२१	बन्सी कालुबा पायके	७५	१२/०६/२०२१	अपघाती	Evidence of drowning
१९	२३९/२०२३	लक्ष्मण श्रीपती भाडळे	५५	२८/०९/२०२३	अपघाती	Complication following head injury.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
कोंढवा पोलीस स्टेशन (क)--चालू						
२०	३९/२०२४	गंगाधर शंकर मुगडे	६०	०४/०२/२०२४	अपघाती	Complication following head injury.
२१	३१९/२०२२	कादंबरी राहुल जाधव	१.५	३०/१२/२०२२	अपघाती	Evidence of head injury and viscera preserved for histopathological examination.
२२	२९९/२०२३	उसामा जुबेर शेख	१८	२३/११/२०२३	अपघाती	Death due to multiple injuries.
२३	३३३/२०२३	मोहम्मद अरमान शमीम शेख	३३	२०/१२/२०२३	अपघाती	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
२४	१२०/२०२४	जानकीबाई संभाजी जगताप	६०	२२/०५/२०२४	अपघाती	Death due to multiple injuries.
२५	२०५/२०२३	शिवाजी दत्ता हाळे	२७	२५/०८/२०२३	अपघाती	Multiple injuries
२६	१११/२०२४	अजिंक्य शहाजी डोंगरे	२५	१४/०५/२०२४	अपघाती	Evidence of electrocution viscera preserved for histopathological examination.
२७	८२/२०२३	तोफीक जाकीर खान	२.५	०६/०४/२०२३	अपघाती	Opinion reserved viscera preserved for histopathological examination and chemical analysis.
२८	१७/२०२२	सोपान सूर्यकांत पिसे	४१	१६/०१/२०२२	अपघाती	Multiple injuries
२९	२२१/२०१९	योगीराज दीपक शेंडगे	१९	१६/११/२०१९	अपघाती	Opinion reserved viscera and skin preserved for analysis.
३०	१४४/२०२३	सिद्धीक अमजद शेख	१७	०५/०७/२०२३	अपघाती	Asphyxia due to drowning.
३१	२३/२०२३	रवीशंकर रामा निषाद	३४	२५/०१/२०२३	अपघाती	Death due to blunt trauma on abdomen.
कोंढवा पोलीस स्टेशन (ड)						
१	२९५/२०२२	बेवारस पुरुष	अंदाजे ५२	३०/११/२०२२	नैसर्गिक	Septicemia
२	२४५/२०२३	फुला सिंग ठाकूर	६५	०६/११/२०२३	नैसर्गिक	Coronary artery disease.
३	८०/२०२२	अनोळखी पुरुष	अंदाजे ४८	२९/०३/२०२२	नैसर्गिक	Pulmonary oedema with fatty liver.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
कोंढवा पोलीस स्टेशन (ड)--चालू						
४	१९०/२०२३	अमिथ मोहनादास मखिजा	४०	०९/०८/२०२३	नैसर्गिक	Coronary artery disease.
५	२७३/२०२३	अनिष शहाजी फडतरे	३७	३१/१०/२०२३	नैसर्गिक	Coronary atherosclerotic with increased interstitial fibrons.
६	२४४/२०२४	युवराज चंद्रकांत कुदळे	४७	१०/१०/२०२४	नैसर्गिक	Myocardial insufficiency, coronary artery disease with is a natural cause of death.
७	३६/२०२४	लिंबाजी नामदेव देवगुंडे	७५	०१/०२/२०२४	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation with coronary artery disease.
८	२१६/२०२४	रचना तुळशिराम कुंभारे	४०	०५/०९/२०२४	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
९	१०३/२०२३	बिपीनचंद्र विणलाल पटवा	८९	२९/०४/२०२३	नैसर्गिक	Coronary artery disease.
१०	३५/२०२४	लता घनशाम चौबे	६०	३१/०१/२०२४	नैसर्गिक	Coronary artery disease.
११	१४१/२०२४	नागनाथ प्रल्हाद नाईकनवरे	५३	१७/०६/२०२४	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
१२	१७६/२०२४	संतोष अरुण राजुरकर	४५	२४/०७/२०२४	नैसर्गिक	Pulmonary tuberculosis.
१३	१६१/२०२४	हरिष शंकरराव जाधव	४३	०८/०७/२०२४	नैसर्गिक	Myocardial insufficiency, coronary artery disease.
१४	१८३/२०२४	उत्तम रूपचंद बोराडे	७२	०४/०८/२०२४	नैसर्गिक	Evidence of septicemia viscera preserved for histopathological examination.
१५	५३/२०२४	मयुर मोहन सातपुते	३८	१४/०२/२०२४	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
कोंढवा पोलीस स्टेशन (ड)--चालू						
१६	१००/२०२४	मोहम्मद सरफराज मोहम्मद इलियाज हुसेन.	०४	३०/०४/२०२४	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
१७	३२/२०२३	मिता प्रकाशचंद्र नंदा	६८	०५/०२/२०२३	नैसर्गिक	Coronary artery disease.
१८	३२६/२०२३	समीरा सैफ शेख	४१	१२/१२/२०२३	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
१९	६२/२०२४	गीता नमेश दावडा	३६	०७/०३/२०२४	आत्महत्या	Death due to hanging
२०	३३९/२०२३	वैशाली संजय कांबळे	१९	२६/१२/२०२३	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
२१	१२६/२०२४	सुधीर मुरलीधर पायाळ	५५	२८/०५/२०२४	आत्महत्या	Death due to hanging viscera preserved for chemical analysis.
२२	१५/२०२२	अझिम रऊफ शेख	२६	१४/०१/२०२२	अपघाती	Death due to multiple injuries associated with covid-19 infection.
२३	१३६/२०२२	गणेश राजेंद्र रंदवे	२१	११/०७/२०२२	अपघाती	Death due to electrocution, article (pieces of skin) preserved for chemical analysis.
२४	२०/२०२४	धर्मदेवी औधेशकुमार सिंह	७२	१८/०१/२०२४	अपघाती	Sepsis due to 45 per cent total surface area deep flame burns.
२५	१४६/२०२४	ओंकार रविशंकर गौतम	१३	२०/०६/२०२४	अपघाती	Ante mortem drowning.
२६	२५८/२०२४	गोविंद भिकू झांजे	७१	३०/१०/२०२४	अपघाती	(A) Coma, (B) Traumatic brain injury, (C) Due to blunt force trauma possible in fall from height and type 2 diabetes mellitus.
२७	२२४/२०२४	अकबर समशेर शेख	६५	२१/०९/२०२४	अपघाती	Death due to head injuries.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
कोंढवा पोलीस स्टेशन (इ)						
१	२०५/२०२१	दिन मोहम्मद लाल अहमद फकिरी	३०	१५/१०/२०२१	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
२	३२०/२०२३	अर्जुन नामदेव टिळेकर	३६	०८/१२/२०२२	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
३	२६७/२०२२	जरिना नूर खान	४०	३१/१०/२०२२	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
४	२२०/२०२२	मंगेश बंडू बोराडे	३५	१४/०९/२०२२	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
५	३०७/२०२२	श्वेता अरुण कुदमेथे	२३	११/१२/२०२२	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination and chemical analysis.
६	५७/२०२३	राजपाल प्रकाश जाधव	१३	०२/०३/२०२३	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
७	८९/२०२३	बेबी ऑफ ऐश्वर्या गोविंद केंद्रे महिने.	०२	१२/०४/२०२३	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
८	३१/२०२३	भोंडा परगा यादव	५५	०१/०२/२०२३	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination and chemical analysis.
९	२८८/२०२२	योगेश विजय बाणेकर	३५	२२/११/२०२२	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination and chemical analysis.
१०	८०/२०२४	सुनील सुरेश अडागळे	४५	०५/०४/२०२४	नैसर्गिक	Cirrhosis liver disease

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
कोंढवा पोलीस स्टेशन (इ)--चालू						
११	३०/२०२४	नागेश रोहिदास शेंडगे	३६	३०/०१/२०२४	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
१२	२५३/२०२४	राजू नारायण काकडे	५८	२४/१०/२०२४	नैसर्गिक	Coronary artery disease.
१३	२५२/२०२३	फकरे आलम	४९	१३/१०/२०२३	नैसर्गिक	Coronary artery disease with myocardial ischemia.
१४	५४/२०२४	सुमन रामचंद्र मासाने	६७	१६/०२/२०२४	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
१५	१२३/२०२४	वैशाली किशोर शिंदे	४४	२४/०५/२०२४	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination and chemical analysis.
१६	१०३/२०२४	निरंजन उधाब मलिक	४२	०७/०५/२०२४	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
१७	२०६/२०२४	सरुबाई सुरेश हिरोलीकर	४८	३०/०८/२०२४	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
१८	२७०/२०२४	अमोल दत्तात्रय हिंगमिरे	३९	०८/११/२०२४	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
१९	२४३/२०२४	इमान आकाश थापा	०३ महिने.	०७/१०/२०२४	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
२०	१४५/२०२४	जगदिश प्रकाश बोलोटीया	६६	१९/०६/२०२४	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
२१	२५६/२०२४	शोभा सुरेश वायदंडे	४३	२९/१०/२०२४	नैसर्गिक	Shock and haemorrhage as a complication of

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
कोंढवा पोलीस स्टेशन (इ)--चालू						
						unchangnosed ovasianmass viscera preserved for histopathological examination.
२२	२२५/२०२४	परशुराम दादासाहेब मेहेर	४४	२२/०९/२०२४	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
२३	३१५/२०२२	साद रफिक शेख	०२ वर्षे ६ महिने.	२३/१२/२०२२	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
२४	१९४/२०२४	भुपेंद्र चिरण बहादूर	५	१९/०८/२०२४	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination and chemical analysis.
२५	६०/२०२३	बाबूराव शामराव ठाकरे	३८	०५/०३/२०२३	अपघाती	Opinion reserved viscera preserved for histopathological examination and blood preserved chemical for analysis.
२६	२३१/२०२२	अतल्लाह मोहमद धाहीर	३०	२८/०९/२०२२	अपघाती	Septicemia in a case of firearm injury.
२७	१३५/२०२२	चौदसाहब बाबनसाहेब शेख	७७	०९/०६/२०२२	अपघाती	Multiple injuries
२८	२५८/२०२२	इम्रान सत्तार सैय्यद	४२	२४/१०/२०२२	आत्महत्या	Opinion reserved viscera preserved for chemical analysis.
२९	३१६/२०२२	अंकीता शिवाजी गरड	१०	२५/११/२०२२	आत्महत्या	Asphyxia due to by means of ligature otherwise viscera has been preserved for chemical analysis.
३०	७०/२०२३	हकिम चौद सय्यद	४८	१८/०३/२०२३	आत्महत्या	Opinion reserved viscera preserved for chemical analysis.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
कोंढवा पोलीस स्टेशन (इ)--चालू						
३१	७७/२०२३	जरंग कचरु थेटे	२९	०५/०४/२०२३	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
३२	९१/२०२३	अतिकुर्रहमान अजिमुल्ला खान	२३	१८/०४/२०२३	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
३३	२१९/२०२३	आरीफ आयुब पठाण	२६	०७/०९/२०२३	आत्महत्या	Asphyxia due to hanging, blood preserved for chemical analysis.
३४	१६६/२०२०	मंदा सुरेश घुले	५५	०९/०९/२०२०	आत्महत्या	Acute respiratory syndrome in a case of Covid-19 infection.
३५	१३१/२०२२	अंजूम मोहम्मद शेख	२८	०४/०६/२०२२	आत्महत्या	Multiple injuries
३६	१८६/२०२४	अक्षय मनोहर थोरात	३२	०८/०८/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
३७	२२७/२०२४	रतिका संजयकुमार संजीवनी	१४ वर्षे १० महिने.	२२/०९/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
३८	११७/२०२४	फलक झहिर शेख	१२ वर्षे	१९/०५/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
३९	३१४/२०२२	झिशन मोहम्मद हनिफ शेख	१८	२१/१२/२०२२	अपघाती	Head injury

धन्यकुमार गोडसे,
सहायक पोलीस आयुक्त,
वानवडी विभाग, पुणे शहर.

पुणे, १७ फेब्रुवारी २०२५.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/वानवडी वि./१२०४/२०२५.—सर्व लोकांना या अधिसूचनेद्वारे कळविणेत येते की, सोबतच्या तक्त्यामध्ये दर्शविलेल्या व्यक्ती अकरमात मयत झालेल्या असून त्याबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेबाबत वानवडी, काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहराचे पोलीस अधिकारी यांनी आमचे कार्यालयास अहवाल सादर केला आहे. तरी मयत इसम त्यांचे नावासमोर दर्शविलेले कारणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला आहे अशी तक्रार असेल तर त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत लेखी तक्रार या कार्यालयास सादर करावी. मुदतीनंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही. वरील मुदतीत कोणाचीही तक्रार प्राप्त न झाल्यास, संबंधित व्यक्तीचे मृत्यूचे कारणाबाबत तक्रार नाही, असे ग्राह्य धरून वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांचे अहवालाप्रमाणे अंतिम गोषवारा मंजूर करणेत येईल.

परिशिष्ट

अ. क्र.	अ.म.र.नं.	मयत व्यक्तीचे नाव	वय वर्षे	मृत्यू दिनांक	मृत्यू समरी	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७

वानवडी पोलीस स्टेशन

१	०८/२०२४	दीपक अर्जुन गायकवाड	६५	०९/०१/२०२४	अपघाती	Head injury (blood preserved for chemical analysis.
२	१२८/२०२२	प्रतिभा जयंत राजे	८९	१२/०८/२०२२	आत्महत्या	Multiple injuries

काळेपडळ पोलीस स्टेशन

१	१२४/२०२४	विजय पांडुरंग कणसे	५७	११/१०/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
२	४८७/२०२२	सरला विजय कुमार	८०	२८/११/२०२४	आत्महत्या	Complications following burns.

धन्यकुमार गोडसे,

सहायक पोलीस आयुक्त,
वानवडी विभाग, पुणे शहर.

पुणे, १७ फेब्रुवारी २०२५.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/वानवडी वि./१२०५/२०२४.— सर्व लोकांना या अधिसूचनेद्वारे कळविणेत येते की, सोबतच्या तक्त्यामध्ये दर्शविलेल्या व्यक्ती अकस्मात मयत झालेल्या असून त्याबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेबाबत बिबवेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहराचे पोलीस अधिकारी यांनी आमचे कार्यालयास अहवाल सादर केला आहे. तरी मयत इसम त्यांचे नावासमोर दर्शविलेले कारणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला आहे अशी तक्रार असेल तर त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत लेखी तक्रार या कार्यालयास सादर करावी. मुदतीनंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही. वरील मुदतीत कोणाचीही तक्रार प्राप्त न झाल्यास, संबंधित व्यक्तीचे मृत्यूचे कारणाबाबत तक्रार नाही, असे ग्राह्य धरून बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांचे अहवालाप्रमाणे अंतिम गोषवारा मंजूर करणेत येईल.

परिशिष्ट

अ. क्र.	अ.म.र.नं.	मयत व्यक्तीचे नाव	वय वर्षे	मृत्यू दिनांक	मृत्यू समरी	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७

बिबवेवाडी पोलीस स्टेशन (अ)

१	४३/२०२३	जालींदर भिकाजी म्हस्के	३५	०२/०५/२०२३	नैसर्गिक	Cirrhotic liver disease
२	१११/२०२१	सुवर्णा दशरथ जावीर	३८	१८/१२/२०२१	नैसर्गिक	Septicemia
३	७०/२०२२	राजेंद्र सुभाष वाघमारे	३८	१०/०८/२०२२	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination Hypertrophic cardiomyopathy.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
बिबवेवाडी पोलीस स्टेशन (अ)--चालू						
४	११/२०२३	प्रकाश काशीराम बमगोंडे	५९	१६/०८/२०२३	नैसर्गिक	Coronary Artery Disease
५	०६/२०२३	अशोक किसन गवळी	२७	१९/०१/२०२३	नैसर्गिक	Coronary Artery Disease
६	१३३/२०२३	किरीट भोगीलाल जरीवाला	७०	०३/१२/२०२३	नैसर्गिक	Coronary Artery Disease with Myocardial Infarction With Fatty Liver.
७	७४/२०२३	रमेश किसन यादव	५६	१४/०७/२०२३	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination, Blood preserved for chemical analysis.
८	११०/२०२३	गौस इब्राहीम शेख	३६	२९/०९/२०२३	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
९	२०/२०२४	यमुनाबाई वसंत कदम	९०	०९/०२/२०२४	नैसर्गिक	Coronary Artery Disease
१०	४३/२०२४	मीना धोंडिराम गोजरटे	३५	३०/०३/२०२४	नैसर्गिक	Septicemia
११	४४/२०२४	रामचंद्र शिडलप्पा हुसगे	५७	०३/०४/२०२४	नैसर्गिक	Septicemia
१२	५६/२०२४	रामा भीमा ससाणे	७२	०४/०५/२०२४	नैसर्गिक	Septicemia
१३	०८/२०२४	कृष्णाबाई चंद्रकांत दळवी	८४	२३/०१/२०२४	नैसर्गिक	Septicemia
१४	३३/२०२४	जॉन मायकल रेड्डी	६८	०८/०३/२०२४	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
१५	६२/२०२४	बालय्या व्यंकट मंटी	३८	२४/०५/२०२४	नैसर्गिक	Cirrhosis liver Disease
१६	१२/२०२४	रवींद्र सुरेश पठारे	३५	२९/०१/२०२४	नैसर्गिक	Myocardial Ischemia
१७	५७/२०२४	नामदेव रामभाऊ चौगुले	८०	१५/०५/२०२४	नैसर्गिक	Coronary Artery Disease
१८	४९/२०२४	मल्हारी हनुमंत कसबे	५०	१७/०४/२०२४	नैसर्गिक	Complications following liver Cirrhosis.
१९	७९/२०२४	सलीम चाँद शेख	६१	२७/०७/२०२४	नैसर्गिक	Coronary Artery Disease
२०	३७/२०२४	कल्पना विलास गायकवाड	६२	१९/०३/२०२४	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
२१	१३८/२०२४	मैना राजू वाघमारे	५०	२३/११/२०२४	नैसर्गिक	Coronary Artery Disease with bilateral pulmonary consolidation.
२२	२२/२०१७	सुरेश पतंगराव चौगुले	५७	२६/०३/२०१७	आत्महत्या	Death Due to Hanging

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
बिबवेवाडी पोलीस स्टेशन (अ)--चालू						
२३	८४/२०१६	अर्जुन विठ्ठल शेलार	३७	२५/११/२०१६	आत्महत्या	Death Due to Hanging
२४	१४१/२०२३	उमेश अशोक सोनवणे	३७	१९/१२/२०२३	आत्महत्या	Death Due to Hanging
२५	९२/२०२४	नारायण गंगाराम शिंगटे	८६	१६/०८/२०२४	आत्महत्या	Death Due to Hanging
२६	१२७/२०२२	अमोल गहिनीनाथ चव्हाण	३१	३०/१२/२०२२	आत्महत्या	Death Due to Hanging
२७	२२/२०२४	मोहसिन बाबूलाल मणियार	३५	१२/०२/२०२४	अपघाती	Death Due to head injury.
बिबवेवाडी पोलीस स्टेशन (ब)						
१	६९/२०२४	राजेंद्र शांताराम जाधव	४३	१३/०६/२०२४	नैसर्गिक	cirrhotic liver disease
२	९३/२०२४	सोमनाथ राजाराम चव्हाण	४८	१८/०८/२०२४	नैसर्गिक	Coronary Artery Disease with Bilateral pulmonary consolidation.
३	३४/२०२४	मदन रघू ससाणे	६६	१०/०३/२०२४	नैसर्गिक	Cirrhotic liver disease with Bilateral pulmonary consolidation.
४	१९/२०२४	अमित अरुण सुतार	४०	०७/०२/२०२४	नैसर्गिक	Complications following liver cirrhosis.
५	२१/२०२४	मयुर यशवंत कांबळे	३५	१०/०२/२०२४	नैसर्गिक	Pulmonary tuberculosis with miliary tuberculosis in spleen and mercentory of intestine.
६	१३७/२०२४	संभाजी दिगंबर कदम	७७	२२/११/२०२४	नैसर्गिक	Bilateral Pulmonary Consolidation.
७	४६/२०२४	कु. अनुष्का रवी गालफाडे	११ महिने	११/०४/२०२४	नैसर्गिक	Death due to Pneumonia.
८	३९/२०२४	सुरेश शेटप्पा बनसोडे	४२	२६/०३/२०२४	नैसर्गिक	Coronary Artery Disease
९	११९/२०२४	विनोद करणसिंग राठोड	४८	०४/१०/२०२४	नैसर्गिक	Bilateral Pulmonary Consolidation in case of HIV infection.
१०	९७/२०२४	सखुबाई रघुनाथ पारखे	७०	२८/०८/२०२४		Bilateral Pulmonary Consolidation.
११	१५८/२०२४	पुजा महावीर दहिभाते	३२	२७/१२/२०२४	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
बिबवेवाडी पोलीस स्टेशन (ब)--चालू						
१२	६६/२०२४	बेबी ऑफ निलम अर्जुन सिंह राजपत.	१ दिवस	०३/०६/२०२४	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
१३	७४/२०२४	नितीन सर्जेराव शिंदे	४२	९/०७/२०२४	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for chemical analysis.
१४	८३/२०२४	मयुर भरत खेडेकर	३०	०३/०८/२०२४	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination, blood preserved for C.A.
१५	१२१/२०२४	सुनील नथुराम पवार	३८	१३/१०/२०२४	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
१६	९९/२०२४	अनोळखी पुरुष	४५ अंदाजे	०१/०९/२०२४	नैसर्गिक	Bilateral Pulmonary Consolidation.
१७	११६/२०२४	अनोळखी पुरुष	५० अंदाजे	०२/१०/२०२४	नैसर्गिक	Bilateral Pulmonary Consolidation.
१८	७५/२०२४	गोविंद बन्सी ओव्हाळ	३७	२३/०७/२०२४	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
१९	७८/२०२४	संगिता राम सकपाळ	५५	२७/०७/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
२०	१३६/२०२४	सुजाता दत्तात्रय निंबाळकर	४९	२२/११/२०२४	आत्महत्या	Death due to hanging
२१	४२/२०२४	विशाल बाळू गायकवाड	३५	२९/०३/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
२२	६०/२०२४	हनुमान सदाशिव साळुंके	४९	२३/१०/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
२३	२५/२०२४	वंशिका शशिकांत पवार	२२	१९/०२/२०२४	आत्महत्या	Death due to hanging
२४	४८/२०२४	लक्ष्मीबाई रामचंद्र जाधव	७५	१७/०४/२०२४	आत्महत्या	Death due to multiple injuries.
२५	१३५/२०२४	श्रुती नितीन माळवे	१५	१८/११/२०२४	आत्महत्या	Death due to hanging
२६	२६/२०२४	कु. आशा सिद्रामसिंग हजेरी	१८	२४/०२/२०२४	आत्महत्या	Asphyxiya due to hanging.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
बिबवेवाडी पोलीस स्टेशन (ब)--चालू						
२७	४०/२०२४	छोट्टसिंह गुमानसिंह	२५	२७/०३/२०२४	आत्महत्या	Death due to multiple injuries, viscera preserved for chemical analysis.
२८	०१/२०२४	अक्षय अंकुश बोले	२८	०४/०१/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging blood preserved for C.A.
२९	३२/२०२४	संतोष संतलाल	४८	०६/०३/२०२४	अपघाती	Head injury
३०	६७/२०२४	योगेश ज्ञानदेव वानेरे	२९	०९/०६/२०२४	अपघाती	Multipule injury
३१	१४१/२०२४	धनंजय विठ्ठल रेणुसे	५४	२८/११/२०२४	अपघाती	Complication following head injury.

धन्यकुमार गोडसे,
सहायक पोलीस आयुक्त,
वानवडी विभाग, पुणे शहर.

पुणे, १७ फेब्रुवारी २०२५.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/वानवडी वि./१२०६/२०२५.—सर्व लोकांना या अधिसूचनेद्वारे कळविणेत येते की, सोबतच्या तक्त्यामध्ये दर्शविलेल्या व्यक्ती अकरमात मयत झालेल्या असून त्याबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेबाबत मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहराचे पोलीस अधिकारी यांनी आमचे कार्यालयास अहवाल सादर केला आहे. तरी मयत इसम त्यांचे नावासमोर दर्शविलेले कारणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणांमुळे मृत्यू झाला आहे अशी तक्रार असेल तर त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत लेखी तक्रार या कार्यालयास सादर करावी. मुदतीनंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही. वरील मुदतीत कोणाचीही तक्रार प्राप्त न झाल्यास, संबंधित व्यक्तीचे मृत्यूचे कारणाबाबत तक्रार नाही, असे ग्राह्य धरून मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांचे अहवालाप्रमाणे अंतिम गोषवारा मंजूर करणेत येईल.

परिशिष्ट

अ. क्र.	अ.म.र.नं.	मयत व्यक्तीचे नाव	वय वर्षे	मृत्यू दिनांक	मृत्यू समरी	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७
मार्केटयार्ड पोलीस स्टेशन (अ)						
१	०९/२०२३	अनोळखी पुरुष	४२ अंदाजे	१०/०३/२०२३	नैसर्गिक	Pulmonary embolism with lobar, pneumonia with chronic passive, venous congestion of liver.
२	२३/२०२४	सोमनाथ लक्ष्मण दामोदरे	७५	२३/०४/२०२४	नैसर्गिक	Death due to head injury.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
मार्केटयार्ड पोलीस स्टेशन (अ)--चालू						
३	३२/२०२४	प्रकाश विश्वनाथ भद्रे	४४	०४/०७/२०२४	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation, associated with septicemia.
४	३५/२०२४	बेवारस पुरुष	४६ अंदाजे	१३/०७/२०२४	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
५	०७/२०२४	पुनिका पुरण निषाद	०४ महिने	३१/०१/२०२४	अपघाती	Complication following burns.
६	०६/२०२३	शैलेंद्र रेपन्नय्या मठपती	३९	०६/०२/२०२४	अपघाती	Blunt trauma to chest abdomen.
७	२६/२०२४	मंजुळा गणपती कांबळे	७१	१३/०४/२०२४	अपघाती	Complication following head injury.
८	११/२०२४	अनोळखी पुरुष	६० अंदाजे	२६/०२/२०२४	अपघाती	Complication following head injury.
९	४२/२०२४	राजेश जोकुराम शर्मा	१९	१२/०८/२०२४	अपघाती	Death due to head injury.

मार्केटयार्ड पोलीस स्टेशन (ब)

१	३३/२०२४	अनोळखी पुरुष	६५ अंदाजे	१०/०७/२०२४	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
२	५१/२०२४	चंदू वैजनाथ मोरे	५०	०१/१०/२०२४	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
३	३८/२०२३	कृतिका कुणाल शहा	३२	२३/१०/२०२३	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for chemical analysis and histopathological examination.
४	५८/२०२४	रमजान रज्जाक पठाण	३३	१७/११/२०२४	नैसर्गिक	Cirrhotic liver disease
५	१५/२०२४	महेश तानाजी गायकवाड	३६	०८/०३/२०२४	नैसर्गिक	Coronary artery disease with myocardial ischemia.
६	०२/२०२४	एक अनोळखी पुरुष	४५ अंदाजे	०६/०१/२०२४	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
७	४६/२०२४	अतिश अशोक साबळे	३२	०६/०९/२०२४	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
मार्केटयार्ड पोलीस स्टेशन (ब)--चालू						
८	५३/२०२४	जनाबाई सदाशिव अडागळे	६५	०८/१०/२०२४	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
९	५७/२०२४	नंदा सागर राऊत	५४	१४/११/२०२४	नैसर्गिक	Coronary artery disease with bilateral pulmonary consolidation.
१०	१६/२०२४	अविनाश माणिकराव शामकुवर	६०	१०/०३/२०२४	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for chemical analysis.
११	५६/२०२४	अनिल भिमराव गायकवाड	६०	१४/११/२०२४	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
१२	५५/२०२४	निरुद्दीन मकबुल मुजावर	४६	२७/१०/२०२४	नैसर्गिक	Coronary artery disease.
१३	६०/२०२४	सुरज दिलीप अग्रवाल	३८	१२/१२/२०२४	नैसर्गिक	Death due to complications following cirrhotic liver disease.
१४	२८/२०२४	चंद्रकांत गुरप्पा सोनकांबळे	४३	२७/०५/२०२४	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
१५	५९/२०२४	अलका शांतीलाल जगदाळे	३६	०९/१२/२०२४	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
१६	०५/२०२४	वर्षा वासुदेव भोमे	६५	०७/०४/२०२४	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
१७	३४/२०२४	वाल्मिक मसा जाधव	६७	१२/०७/२०२४	नैसर्गिक	Evidence of signs of decomposition viscera preserved for chemical analysis.
१८	३७/२०२४	लालू किसन जाधव	४५	१९/०७/२०२४	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination.
१९	५०/२०२४	सुरेश पांडुरंग भुवड	४४	२५/०९/२०२४	नैसर्गिक	Intracerebral haemorrhage.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
मार्केटयार्ड पोलीस स्टेशन (ब)--चालू						
२०	५४/२०२४	बेवारस पुरुष	५५ अंदाजे	१४/१०/२०२४	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
२१	४३/२०२४	विशाल नामदेव अंबिके	२७	१४/०८/२०२४	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination and piece of sternum bone for DNA analysis.
२२	२२/२०२४	सादर चाँद खान	०१ महिना ०४ दिवस	२१/०४/२०२४	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination and chemical analysis.
२३	४५/२०२४	बेवारस पुरुष	६५ अंदाजे	२३/०८/२०२४	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
२४	४०/२०२४	अनोलखी पुरुष	४५ अंदाजे	०६/०८/२०२४	नैसर्गिक	Opinion reserved viscera preserved for histopathological examination and blood to chemical analysis.
२५	३६/२०२४	मधुकर सदाशिव शिंदे	३७	१६/०७/२०२४	आत्महत्या	Due to hanging
२६	४९/२०२४	दुर्गा भुवन आऊजी	६५	२०/०९/२०२४	आत्महत्या	Due to hanging
२७	१३/२०२४	देवीचंद मंछालाल कोठारी	६८	०६/०३/२०२४	आत्महत्या	Multiple injuries
२८	४८/२०२४	रमजान मकतुम शेख	६५	११/०९/२०२४	आत्महत्या	Due to hanging
२९	४७/२०२४	अण्णाप्पा चंदाप्पा तळेकर	६२	११/०९/२०२४	आत्महत्या	Due to hanging
३०	३८/२०२४	राम बाबू सहाणे	२८	२६/०७/२०२४	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
३१	३१/२०२४	संतोष श्रीकांत वर्णेकर	४६	१६/०६/२०२४	अपघाती	Complication following multiple injuries.

धन्यकुमार गोडसे,

सहायक पोलीस आयुक्त,
वानवडी विभाग, पुणे शहर.

पुणे, १७ फेब्रुवारी २०२५.

उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

जाहीर नोटिस

क्रमांक फौजदारी/कावि/१२८९५६८/२०२५.— सर्व लोकांना या जाहीर नोटिसीद्वारे कळविणेत येते की, खाली दर्शविलेले इसम आकस्मिक मयत झालेले असून त्याबाबत अंतिम गोषवारा मिळणेबाबत संबंधित भागांचे पोलीस अधिकारी यांनी आमचे कार्यालयास अहवाल सादर केलेला आहे. तरी मयत इसम यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला, अशी तक्रार असेल तर त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत लेखी तक्रार या कार्यालयास सादर करावी. मुदतीनंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही. वरील मुदतीत कोणाचीही तक्रार प्राप्त न झालेस, मृत्यूचे कारणाबाबत तक्रार नाही, असे ग्राह्य धरून संबंधित भागाचे पोलीस अधिकाऱ्यांचे अहवालाप्रमाणे अंतिम गोषवारा मंजूर करणेत येईल.

परिशिष्ट

अ.क्र.	कोणाकडून प्राप्त	पोलीस स्टेशन	अ.म.र.नं.	मयताचे नाव, वय वर्षे व पत्ता	मयताचे कारण
१	२	३	४	५	६
१	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ९५८६/२०२४, दि. ०६.१२.२०२४.	कराड शहर	१६१/२०२३	रमेश आबा करवले, वय ६५, रा. सोमवार पेठ, कराड, ता. कराड, जि. सातारा.	मयताचे शरीर जास्त प्रमाणात कुजल्याने, मरणाबाबत नक्की मत देता येत नाही.
२	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ७५३६/२०२४, दि. १०.०८.२०२४.	कराड शहर	८६/२०२४	अनुप शंकर, वय २४, रा. नारायणवाडी, ता. कराड, जि. सातारा.	दारूच्या नशेत गळफास घेऊन मयत.
३	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ९२४९/२०२४, दि. १२.११.२०२४.	कराड तालुका	१४२/२०२४	मारुती पांडुरंग सावंत, वय ८१, रा. कासारशिरंबे, ता. कराड, जि. सातारा.	हार्ट अ‍ॅटक येऊन मयत
४	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ८२५/२०२४, दि. १९.०२.२०२४.	कराड तालुका	१३९/२०२१	दीपक विलास धर्मे, वय २६, रा. रेठरे बु., ता. कराड, जि. सातारा.	विषारी औषध पिल्याने मयत.
५	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ९५६१/२०२४, दि. ०४.१२.२०२४.	कराड तालुका	१२६/२०२४	विनोद जयसिंग थोरात, वय ४१, रा. बेलवडे हवेली, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मयत.
६	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ८८९२/२०२४, दि. २१.१०.२०२४.	कराड शहर	१०९/२०२४	प्रमोद शामराव गायकवाड, वय ५२, रा. कोयना वसाहत, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचे झटक्याने मयत.
७	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ७९७४/२०२४, दि. ३०.०८.२०२४.	कराड तालुका	९४/२०२४	संतोष संपत जाधव, वय ४६, रा. विंग, ता. कराड, जि. सातारा.	हृदयाच्या झडपा निकामी झाल्याने मयत.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
८	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ८९५२/२०२४, दि. २४.१०.२०२४.	तळबीड	१४/२०२४	दिगंबर दत्तात्रय सालुंखे, वय २८, रा. वराडे, ता. कराड, जि. सातारा.	इलेक्ट्रिक शॉक लागून मयत.
९	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ९१२६/२०२४, दि. ०२.११.२०२४.	कराड तालुका	१२४/२०२४	अबुबकर शमशुद्दीन शिकलगार, वय ५३, रा. वाठार, ता. कराड, जि. सातारा.	रहाते घरी बेशुद्ध होऊन पडल्याने डोक्यातून रक्तस्राव होऊन उपचारादरम्यान मयत.
१०	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. २२०५/२०२४, दि. १७.०४.२०२४.	कराड शहर	४२/२०२४	भानुदास यशवंत सालुंखे, वय ६९, रा. मुंढे, ता. कराड, जि. सातारा.	अचानक चक्कर येऊन सिमेंट रोडवर पडून डोक्यास मार लागून मयत.
११	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ८८९८/२०२४, दि. २१.१०.२०२४.	कराड शहर	१००/२०२४	वृंदा प्रशांत जाधव, वय ४, रा. विश्रामनगर, मलकापूर, ता. कराड, जि. सातारा.	तापजन्य आजारामुळे फुफ्फुसिय रक्तस्राव होऊन मयत.
१२	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ८६२०/२०२४, दि. ०८.१०.२०२४.	कराड शहर	०१/२०२४	योगेश उमेश पवार, वय ३३, रा. शनिवार पेठ, कराड, ता. कराड, जि. सातारा.	यकृताचा आजार होऊन मयत.
१३	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ८८९७/२०२४, दि. २१.१०.२०२४.	कराड शहर	१२६/२०२४	विजय पांडुरंग बोद्रे, वय ५५, रा. शास्त्रीनगर, मलकापूर, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचे झटक्याने मयत.
१४	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ८३३४/२०२४, दि. २३.०९.२०२४.	कराड शहर	१११/२०२४	बेबी ऑफ प्रियांका कुमार सपकाळ, वय १ दिवस, रा. शास्त्रीनगर, मलकापूर, ता. कराड, जि. सातारा.	जन्माचे वेळी कमी वजन असल्याने मयत.
१५	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ९८११/२०२४, दि. १८.१२.२०२४.	कराड तालुका	१५७/२०२४	प्रितेश अरुण कुलकर्णी, वय ५३, रा. विंग, ता. कराड, जि. सातारा.	लिह्वर आजाराने मयत
१६	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ९७९२/२०२४, दि. १८.१२.२०२४.	कराड शहर	१६३/२०२४	तानाजी दगडू काटवटे, वय ६५, रा. रविवार पेठ, कराड, ता. कराड, जि. सातारा.	जाळ्यात पाय अडकून नदीपात्राचे पाण्यात बुडून मयत.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
१७	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ७५६१/२०२४, दि. १२.०८.२०२४.	कराड तालुका	३६/२०२३	एक अनोळखी बेवारस पुरुष, वय अंदाजे ५० ते ५५.	कृष्णा नदीपात्रात पडून पाण्यात बुडून मयत.
१८	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ८५२३/२०२४, दि. ०१.१०.२०२४.	कराड तालुका	११३/२०२४	लक्ष्मी रोहित चव्हाण, वय २१, रा. कोयनानगर, ता. कराड, जि. सातारा.	लिह्वर खराब झाल्याने मयत.
१९	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ९७०२/२०२४, दि. १४.१२.२०२४.	कराड तालुका	१४५/२०२४	अमितकुमार उपेंद्र गुप्ता, वय ३०, रा. गोसाईदासपूर, नाथनगर, चंपानगर, मोहनपूर, जि. मागलपूर.	रेल्वे अपघाती मृत्यू
२०	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ९४२९/२०२४, दि. २६.११.२०२४.	कराड तालुका	१३१/२०२४	सुनील निवृत्ती सोनावले, वय ६५, रा. विंग, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मयत.
२१	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ९९७३/२०२४, दि. २३.१२.२०२४.	कराड तालुका	१६१/२०२४	अभिजित बबन चव्हाण, वय ३५, रा. वडगाव हवेली, ता. कराड, जि. सातारा.	धावत्या रेल्वेची धडक लागून मयत.
२२	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ९५८५/२०२४, दि. ०६.१२.२०२४.	कराड शहर	१११/२०२३	रामराव सोपान कारंडे, वय ३८, रा. गुरुवार पेठ, कराड, ता. कराड, जि. सातारा.	लिह्वर खराब होऊन मयत.
२३	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ७७०७/२०२४, दि. १०.०७.२०२४.	उंब्रज	८९/२०२३	आकाश सुधाकर तुपे, वय २८, रा. वडोली, भिकेश्वर, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचे झटक्याने मयत.
२४	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ९५५९/२०२४, दि. ०४.१२.२०२४.	कराड तालुका	६०/२०२३	विजय सुरेश जगताप, वय ३२, रा. कोडोली, कराड, जि. सातारा.	दारूच्या नशेत विषारी औषध पिल्याने मयत.
२५	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ९६८७/२०२४, दि. १४.१२.२०२४.	कराड शहर	१०८/२०२४	प्रतिक प्रमोद थेटे, वय ३०, रा. विद्यानगर, सैदापूर, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचा झटका आल्याने मयत.
२६	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. ६८१४/२०२४, दि. ०४.०७.२०२४.	कराड शहर	०९/२०२४	संजय प्रल्हाद लादे, वय ५०, रा. यशवंत कॉलनी, विद्यानगर, सैदापूर, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचे झटक्याने मयत.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
२७	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड जा. क्र. १६३४/२०२४, दि. २२.०३.२०२४.	कराड शहर	१४६/२०२३	बाळू अर्जुन सकट, वय ६५, रा. यशवंतनगर, येरवडा, पुणे.	हृदयविकाराचे तीव्र झटक्याने मयत.

अतुल म्हेत्रे,
उपविभागीय दंडाधिकारी,
कराड उपविभाग, कराड.

कराड, १३ फेब्रुवारी २०२५.

उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

जाहीर नोटिस

क्रमांक अभिफौ/कावि-१६६/२०२४-२५.—सर्व लोकांना कळविण्यात येते की, सोबतच्या परिशिष्टात नमूद केलेले इसम त्यांच्या नावांसमोर दर्शविलेल्या कारणामुळे आकस्मिक मयत झालेबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड विभाग, खेड यांनी इकडे अहवाल सादर केला आहे. सदर इसमांच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज अन्य कारणाने मृत्यू झालेला असेल अगर त्याबाबतची कोणतीही तक्रार असेल तर सदरची नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत या कार्यालयाकडे लेखी तक्रार सादर करावी. वरील मुदतीत कोणाचीही तक्रार प्राप्त न झालेस, पोलीस खात्याच्या अहवालाप्रमाणे इकडून आकस्मिक मृत्यूबाबत अंतिम समरी मंजूर केली जाईल व नंतर कोणत्याही प्रकारची तक्रारीचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ. क्र.	एस.आर.नं.	मयताचे नाव, वय, पत्ता	अ.म.र.नं.	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण	पोलीस स्टेशन
१	२	३	४	५	६	७
१	८३/२०२५	संतोष खंडू भास्कर, वय ४० वर्षे, रा. घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.	६५/२०२४	२७.१०.२०२४	हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू	घोडेगाव
२	८४/२०२५	निलेश अनंथा पारधी वय २६ वर्षे, रा. चास, ठाकरवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे.	६६/२०२४	२८.१०.२०२४	हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू	घोडेगाव
३	८५/२०२५	दिनकर मुरलीधर ठोकळ, वय २८ वर्षे, रा. गोहे खु., ता. आंबेगाव, जि. पुणे.	६३/२०२४	०८.१०.२०२४	सर्पदंश झाल्याने उपचारादरम्यान हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू.	घोडेगाव
४	८६/२०२५	सोहम ऊर्फ साई शरद सुरकुले वय १६ वर्षे, रा. सुरकुलेवाडी, वाडा, ता. आंबेगाव, जि. पुणे.	३३/२०२४	२५.०५.२०२४	पाण्यात पडून बुडून मृत्यू	घोडेगाव

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
५	८७/२०२५	सादीक नफिस शेख, वय ३० वर्ष, रा. पिंपळगाव घोडे, ता. आंबेगाव, जि. पुणे.	५८/२०२४	१२.०९.२०२४	गळफास घेऊन मृत्यू	घोडेगाव
६	८८/२०२५	शिवराज हरीचंद्र काळे, वय ४३ वर्ष, रा. घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.	५५/२०२४	२१.०८.२०२४	लिह्वर आजाराने मृत्यू	घोडेगाव
७	८९/२०२५	सोमा बाळू खामकर, वय ६२ वर्ष, रा. पंचाळे बु., ता. आंबेगाव, जि. पुणे.	४८/२०२४	१५.०७.२०२४	जंतुसंसर्ग झाल्याने मृत्यू	घोडेगाव
८	९०/२०२५	दिलीपकुमार प्रभातकुमार बक्शी, वय ५४ वर्ष, रा. पोलसाय पारा, लक्ष्मी- नारायण मंदिराजवळ, दुर्गे, छत्तीसगड, गल्ली नंबर वॉर्ड नंबर २७, राज्य छत्तीसगड.	५६/२०२४	०२.०९.२०२४	हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू	घोडेगाव
९	९१/२०२५	विनोद लक्ष्मण उगले, वय ५७ वर्ष, रा. घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.	५७/२०२४	१०.०९.२०२४	टी. बी. आजाराने मृत्यू	घोडेगाव

गोविंद शिंदे,

उपविभागीय दंडाधिकारी,
जुन्नर-आंबेगाव, उपविभाग मंचर,
पुणे.

मंचर, १७ जानेवारी २०२५.

जाहीर नोटिस

क्रमांक अभिफौ/कावि-३५४/२०२४-२५.— सर्व लोकांना कळविण्यात येते की, सोबतच्या परिशिष्टात नमूद केलेले इसम त्यांच्या नावांसमोर दर्शविलेल्या कारणामुळे आकस्मिक मयत झालेबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड विभाग, खेड यांनी इकडे अहवाल सादर केला आहे. सदर इसमांच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज अन्य कारणाने मृत्यू झालेला असेल अगर त्याबाबतची कोणतीही तक्रार असेल तर सदरची नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत या कार्यालयाकडे लेखी तक्रार सादर करावी. वरील मुदतीत कोणाचीही तक्रार प्राप्त न झालेस, पोलीस खात्याच्या अहवालाप्रमाणे इकडून आकस्मिक मृत्यूबाबत अंतिम समरी मंजूर केली जाईल व नंतर कोणत्याही प्रकारची तक्रार ऐकली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ. क्र.	एस.आर.नं.	मयताचे नाव, वय, पत्ता	अ.म.र.नं.	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण	पोलीस स्टेशन
१	२	३	४	५	६	७
१	९२/२०२५	दीपक कृष्णाजी ऊर्फ शांताराम हिंगे,	७९/२०२४	१९.०९.२०२४	हृदयविकाराच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	मंचर

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
		वय ४५ वर्षे, रा. अवसरी बु., ता. आंबेगाव, जि. पुणे.				
२	१३/२०२५	अक्षर मारुती मसळे, वय २४ वर्षे, रा. राजेवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे.	७१/२०२४	१९.११.२०२४	गळफास घेतल्याने मृत्यू	घोडेगाव
३	१४/२०२५	पंढरीनाथ रघुनाथ शेळके, वय २३ वर्षे, रा. राजपूर, ता. आंबेगाव, जि. पुणे.	४३/२०२४	०८.१०.२०२४	किडनीचे आजाराने मृत्यू	घोडेगाव
४	१५/२०२५	द्रौपदाबाई रघुनाथ वैद, वय ६५ वर्षे, रा. पारगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.	२३/२०२४	२७.०७.२०२४	कॅन्सरचे आजाराने मृत्यू	पारगाव
५	१६/२०२५	बसिर कामस तांबोळी, वय ५५ वर्षे, रा. संविदने, ता. शिरूर, जि. पुणे.	२९/२०२४	०१.१०.२०२४	हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू	पारगाव
६	१७/२०२५	राजेंद्र बाबूलाल चौधरी, वय ५० वर्षे, रा. पारगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.	१९/२०२४	२७.०६.२०२४	विषारी औषध पिऊन मृत्यू	पारगाव
७	१८/२०२५	तेजल सुरेश धुमाळ, वय १९ वर्षे, रा. पेठ वडखेल, गोविंद हॉटेलसमोर, ता. आंबेगाव, जि. पुणे.	१०१/२०२४	२९.११.२०२४	गळफास घेतल्याने मृत्यू	मंचर
८	१९/२०२५	शकुंतला दत्तात्रय शिंदे, वय ५६ वर्षे, रा. लाखनगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.	२५/२०२४	२१.०८.२०२४	पाण्यात पडून मृत्यू	पारगाव
९	१००/२०२५	सीताबाई रामचंद्र वाघ, वय ७५ वर्षे, रा. रांजणी चौकणी मळा, ता. आंबेगाव, जि. पुणे.	५५/२०२४	१६.०७.२०२४	पाण्यात पडून बुडून मृत्यू	मंचर
१०	१०१/२०२५	नितीन अनंत हिंगे, वय ४५ वर्षे, रा. अवसरी बु., ता. आंबेगाव, जि. पुणे.	३३०/२०२१	०३.१०.२०२१	यकृताचे सिरोसिस या आजाराने मृत्यू.	मंचर

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
११	१०२/२०२५	सुशिला आनंद बांगर, वय ६५ वर्षे, रा. खडकी, ता. आंबेगाव, जि. पुणे.	९१/२०२४	१४.१०.२०२४	पाण्यात पडून बुडून मृत्यू	मंचर
१२	१०३/२०२५	मारुती गेणभाऊ पोखरकर, वय ६५ वर्षे, रा. पिंपळगाव खडकी, ता. आंबेगाव, जि. पुणे.	७६/२०२४	०५.०८.२०२४	सर्पदंशाने मृत्यू	मंचर
१३	१०४/२०२५	सार्थक संतोष हिंगे, वय १४ वर्षे, रा. डोंगरेमळा, गावडेवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे.	८९/२०२४	१३.१०.२०२४	पाण्यात पडून बुडून मृत्यू	मंचर
१४	१०५/२०२५	गुलाम रसुल सनाप नाईक अहमद, वय ३९ वर्षे, रा. शहाबुद्दीनपूर, भरसार, राज्य उत्तर प्रदेश.	१०५/२०२४	१६.१२.२०२४	इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू	मंचर
१५	१०६/२०२५	पंडू नामदेव तोत्रे, वय ७५ वर्षे, रा. कुरवंडी, ता. आंबेगाव, जि. पुणे.	१००/२०२४	२७.११.२०२४	हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू	मंचर
१६	१०७/२०२५	माधुरी नामदेव चिखले, वय ३५ वर्षे, रा. खडकी पिंपळगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.	५८/२०२४	२९.०७.२०२४	पाण्यात बुडून मृत्यू	मंचर
१७	१०८/२०२५	लता पोपट थोरात, वय ६२ वर्षे, रा. सनसिटी बिल्डिंग, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे.	१०९/२०२४	२२.१२.२०२४	हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू	मंचर
१८	१०९/२०२५	अमोल मनोर गोलाने, वय २८ वर्षे, रा. धांगवडी, ता. भोर, जि. पुणे.	१८/२०२१	१८.०२.२०२१	गळफास घेतल्याने मृत्यू	मंचर
१९	१११/२०२५	कु. विनीता बिसन नारवे वय २० वर्षे, मूळ रा. रुन्दा, ता. झिरनिया, जि. खरगोन, राज्य मध्य प्रदेश, सध्या रा. ढोबी मळा, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे.	९/२०२२	२१.०१.२०२२	हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू	मंचर

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
२०	११२/२०२५	दत्तात्रय श्रीकृष्ण माटे, वय ६० वर्षे, मूळ रा. पेठ, ता. आंबेगाव, जि. पुणे. सध्या रा. सोपान कॉम्प्लेक्स, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे.	९९/२०२४	११.११.२०२४	हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू	मंचर
२१	११३/२०२५	हिंदवी उदय तोत्रे, वय ८ महिने, रा. कुरवंडी, ता. आंबेगाव, जि. पुणे.	८७/२०२३	०५.०९.२०२३	भाजून मृत्यू	मंचर
२२	११४/२०२५	सुरेश शंकर ढमाले, वय ५० वर्षे, रा. पेठ, ता. आंबेगाव, जि. पुणे.	४०/२०२४	२३.०४.२०२४	हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू	मंचर
२३	११५/२०२५	अशोक रंगनाथ बढे, वय ६२ वर्षे, रा. मानोली, ता. संगमनेर, जि. अहमदनगर.	९९/२०२३	०४.११.२०२३	हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू	मंचर
२४	११६/२०२५	कांचन साजन हडवळे, वय २८ वर्षे, रा. कुरवंडी, ता. आंबेगाव, जि. पुणे.	१४/२०२४	२७.०१.२०२४	गळफास घेऊन मृत्यू	मंचर
२५	११७/२०२५	महेंद्र महादेव आंबटकर, वय ४४ वर्षे, रा. महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव, जि. पुणे.	३७४/२०२१	०५.१२.२०२१	इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू	मंचर
२६	११८/२०२५	सुंदर दादाभाऊ राजगुरू, वय ७२ वर्षे, रा. टाकेवाडी, पाटीलवाडा, ता. आंबेगाव, जि. पुणे.	४२/२०२४	०२.०५.२०२४	कोरोनरी धमनी रोगामुळे मृत्यू	मंचर
२७	११९/२०२५	रवींद्र उत्तम अवटे, वय ४९ वर्षे, रा. म्हाळुंगे वडवळ, ता. आंबेगाव, जि. पुणे.	५१/२०२४	२४.०६.२०२४	हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू	मंचर
२८	१२०/२०२५	तेजस संजय पवळे, वय १८ वर्षे, रा. श्री हॉस्पिटल, आळेफाटा, ता. जुन्नर जि. पुणे. मूळ रा. बोरी बु., ता. जुन्नर जि. पुणे.	५०/२०२४	०६.०६.२०२४	पाण्यात बुडून मृत्यू	मंचर
२९	१२१/२०२५	अनिता किसन आरगडे, वय ५० वर्षे,	२७/२०२४	२६.०२.२०२४	हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू	मंचर

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
		रा. पिंपळगाव, कुरकुटे मळा, ता. आंबेगाव, जि. पुणे.				
३०	१२२/२०२५	संजय सोमेश्वर उईके, वय ४६ वर्षे, रा. कानशिवाणी, ता. जि. अकोला.	४०/२०२३	०३.०६.२०२३	यकृताचे सिरोसिस या आजाराने मृत्यू.	मंचर
३१	१२३/२०२५	राहुल भानुदास दळे, वय २७ वर्षे, रा. लाखनगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.	३१०/२०२१	२४.०४.२०२१	विषारी औषध पिऊन मृत्यू	मंचर

गोविंद शिंदे,

उपविभागीय दंडाधिकारी,
जुन्नर-आंबेगाव, उपविभाग मंचर,
पुणे.

मंचर, १७ जानेवारी २०२५.